

# महाराष्ट्र नागरी सेवा

( वेतन )

## नियम, १९८१

महाराष्ट्र शासनाचे वित्तीय प्रकाशन क्रमांक तीन

द्वितीय आवृत्ती ( पुनर्मुद्रण )

## प्रस्तावना

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ प्रथम इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाले. त्यावेळी सदरहू नियमांचा मराठी अनुवाद स्वतंत्ररित्या प्रकाशित करण्यात येईल असे म्हटले होते. या प्रकाशनात, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ याचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यात येत आहे. या प्रकाशनाच्या शेवटी मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी पारिभाषिक 'शब्दावली' माहितीसाठी देण्यात आली आहे.

२. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा क्रमांक आणि मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ यामधील तत्सम तरतुदी दर्शविणारा तुलनात्मक तक्ता इंग्रजी प्रकाशनाच्या शेवटी जोडण्यात आला आहे. या प्रकाशनात तो तक्ता दिलेला नाही.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या इंग्रजी प्रकाशनात \*दि. ३० जून १९८४ पर्यंत अधिसूचनेद्वारे ज्या काही सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यांचा मराठी अनुवादात अंतर्भाव करून हे प्रकाशन अद्यावत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ९ ऑगस्ट १९८४ च्या राजपत्रात हा अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दिनांक : ९ ऑगस्ट १९८४

वित्त विभाग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

व्यं. दे. पानसे,  
शासनाचे सहसचिव.

---

\*दिनांक ३० एप्रिल १९८५ पर्यंतच्या सर्व सुधारणांचा या पुस्तकामध्ये अंतर्भाव केलेला आहे.

## प्रास्ताविक

१९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाल्यानंतर मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ ची पहिली आवृत्ती, खंड १ व खंड २ मध्ये १९५९ साली मुद्रित करण्यात आली. द्विभाषिक मुंबई राज्याची पुनर्रचना होऊन महाराष्ट्र व गुजराथ ही दोन राज्ये स्थापन झाल्यानंतर वन्याच घटना घडल्या. मागील काही वर्षांमध्ये वेळोवेळी या नियमांत अनेक सुधारणा केल्यामुळे त्यात वरेच फेरफार झाले. परिणामी हे नियम प्रत्यक्षात योग्यप्रकारे समजावून घेताना व लागू करताना वन्याच अडचणी अनुभवास आल्या; म्हणून सेवा नियमांमध्ये सुधारणा करण्याची व ते सोपे करण्याची नितांत गरज भासली. त्यासाठी शासनाने सेवा नियमांचे विषयवार व स्वयंपूर्ण असे पुढील संच प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे—

- (१) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम,
- (२) महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम,
- (३) महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम,
- (४) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम,
- (५) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम,
- (६) महाराष्ट्र नागरी सेवा (मानधन, फी, स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता) नियम,
- (७) महाराष्ट्र नागरी सेवा (शासकीय निवासस्थानांचा तावा) नियम,
- (८) महाराष्ट्र नागरी सेवा (प्रवास भत्ता) नियम.

मुंबई नागरी सेवा नियमांतील विद्यमान तरतुदी आणि शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश, हे विषयवार एकत्रित करणे आणि त्यांची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून त्यांना सांविधिक स्वरूप देणे हा, हे नियमसंच तयार करण्याचा हेतू आहे.

२. पहिले चार संच [अनुक्रमांक (१) ते (४)], भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३०९ याच्या परंतुकान्वये महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी तयार केले आहेत. शासकीय अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक एमएससी-१०८१/२/एमसीएसआर-सेल, दिनांक २३ जुलै १९८१, या अन्वये हे नियम इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आले असून, दिनांक १५ ऑगस्ट १९८१ पासून ते अंमलात येतील. उरलेले नियमसंच नंतर प्रसिद्ध करण्यात येतील.

३. प्रत्येक संच शक्यतोवर स्वयंपूर्ण असावा म्हणून संबंधित नियमांखाली प्रत्यायोजित केलेले अधिकार, विशिष्ट विषयांशी निगडीत असलेली परिशिष्टे व नमुनेदेखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

(दोन)

४. हा नियमसंच महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यास अनुजेय असलेल्या 'वेतनासंबंधी' आहे.
५. संदर्भाच्या सोयीसाठी यातील नियमांचे क्रमांक आणि मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ यामधील तत्सम तरतुदी दर्शविणारा तुलनात्मक तक्ता या नियमसंचाच्या अखेरीस जोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या तक्त्यामध्ये मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ च्या वगळण्यात आलेल्या तरतुदीचाही निर्देश करण्यात आला आहे.
६. या नियमसंचामध्ये काही वगळणुकी किंवा उणिवा आढळल्यास त्या वित्त विभागाच्या निर्दर्शनास आणाव्यात.

दिनांक २३ जुलै १९८१,  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

व्ही. प्रभाकर,  
शासनाचे विशेष सचिव,  
वित्त विभाग

## अनुक्रमणिका

नियम क्रमांक (१)	शीर्षक (२)	पृष्ठ क्रमांक (३)
------------------------	---------------	----------------------

### प्रकरण एक

#### सर्वसाधारण

१ संक्षिप्त नांव आणि प्रारंभ	.. .. .. .. ..	१
२ नियम लागू होण्याची व्याप्ती	.. .. .. .. ..	१
३ अर्थविवरण करण्याचा हक्क	.. .. .. .. ..	२
४ नियम शिधिल करण्याचा अधिकार	.. .. .. .. ..	२
५ संविदेच्या अटींची वैधता	.. .. .. .. ..	२
६ वेतन व भत्ते यांच्या मागण्यांचे विनियमन	.. .. .. .. ..	२
७ या नियमांखालील अधिकारांचा वापर व प्रत्यायोजन	.. .. .. .. ..	२
८ सवलतीं देण्यासंबंधीची कारण लेखापरीक्षा अधिकाऱ्याला कळविणे	.. .. .. .. ..	२

#### प्रकरण दोन

#### व्याख्या

९ व्याख्या	.. .. .. .. ..	३
------------	----------------	---

#### प्रकरण तीन

#### वेतन

१० शासकीय सेवेतील पहिल्या नियुक्तीचे वेतन	.. .. .. .. ..	१२
११ दुसऱ्या पदावर नियुक्ती झाल्यानंतरची वेतननिश्चिती	.. .. .. .. ..	१२
१२ द्वितीय पदावरून खालच्या पदावर प्रत्यावर्तन झाल्यानंतरची वेतननिश्चिती	.. .. .. .. ..	१६
१३ शहिर श्रेणीच कायम ठेवणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतननिश्चिती	.. .. .. .. ..	१६
१४ खंड पहून पुनर्नियुक्ती झाल्यानंतरचे वेतन	.. .. .. .. ..	१६
१५ पदाच्या वेतनमानात बदल	.. .. .. .. ..	१६
१६ शिक्षा म्हणून खालच्या पदावर प्रत्यावर्तन झाल्यानंतरचे वेतन	.. .. .. .. ..	१७
१७ स्थानापन्न वेतनाचा कायम पद वेतनाशी संबंध	.. .. .. .. ..	१८
१८ बढतीं किंवा नियुक्ती चुकीची आढळल्यानंतरचे वेतन	.. .. .. .. ..	१८

(चार)

## अनुक्रमणिका

नियम क्रमांक (१)	शीर्षक (२)	पृष्ठ क्रमांक (३)
प्रकरण तीन—चालू		
वेतन—चालू		
१९ ज्या पदाचे वेतन दुसऱ्या एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला लागू असलेल्या वैयक्तिक दराने निश्चित करण्यात आले असेल त्या पदाचे स्थानापन्न वेतन	१८	
२० कमी दराने स्थानापन्न वेतन निश्चित करण्याचा अधिकार .. ..	१९	
२१ मूळ वेतनामधींत वाढीच्या प्रनाणात वैयक्तिक वेतन कमी होणे .. ..	१९	
२२ निदेशन पाठ्यक्रमाच्या अयवा प्रशिक्षण पाठ्यक्रमाच्या कालावधीतील वेतन ..	१९	
२३ नियम ९ (१४) (एफ) किंवा (जी) अन्वये कर्तव्यार्थ म्हणून समजल्या गेलेल्या कालावधीतील वेतन	२०	
२४ पोलींह प्रशिक्षण महाविद्यालय, नाशिक देयील प्रशिक्षणाच्या कालावधीत अनुज्ञेय असलेले विद्यावेतन	२०	
२५ संरक्षण सेवांच्या राखीव दलात असलेल्या नागरी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन ..	२०	
२६ भारतावाहेर रजा संपत्यानंतर नागरी नेमणुकीवर पुन्हा रुजू होण्याद्वार्ही घेतलेल्या प्रशिक्षण कालावधीतील व पदग्रहण अवघीतील वेतन	२०	
२७ संरक्षण सेवेतील राखीव दलाचे सदस्य असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असुणारे वेतन	२१	
२८ भारतीय नाविक राखीव दलातील जो राखीव सैनिक नागरी सेवेत असेल त्याला सैनिकी कामासाठी बोलावण्यात आले असता त्यांचे वेतन व भत्ते	२१	
२९ प्रादेशिक सेनेचे सदस्य असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सैनिकी कामासाठी बोलावण्यात आले असता त्यांचे वेतन व भत्ते	२२	
३० राष्ट्रीय आवसेना, इत्यादींचे अधिकारी असलेल्या अध्यापकांना वार्षिक कॅडर शिविर इत्यादींसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यात आल्यास त्यांचे वेतन व भत्ते	२२	
३१ प्रशिक्षण घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या .. ..	२३	
३२ सैन्यात दाखल होणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या .. ..	२३	
३३ प्रादेशिक सेनेमध्ये दाखल होणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या .. ..	२३	
३४ कार्यभारक्षेत्राच्या भयंदिवाहेर व्यतीत केलेल्या कालावधीकरिता योग्य प्राधिकाराशिवाय वेतन व भत्ते अनुज्ञेय नसणे.	२३	
३५ राजप्रापाल अयवा मंत्री यांच्यावरोबर असताना शासकीय कर्मचाऱ्यांची कार्याधिकारक्षेत्रामधील अधिकृत अनुपस्थिती	२४	
३६ क्रमप्राप्त म्हणून वेतनवाढ देणे .. .. .. .. ..	२४	

अनुक्रमणिका

(पाच)

नियम क्रमांक (१)	शीर्षक (२)	पृष्ठ क्रमांक (३)
------------------------	---------------	----------------------

प्रकरण तीन—चालू

वेतन—चालू

३७	दक्षता रोब पार करण्यास मंजुरी .. .. .. .. ..	२४
३८	रजा व पदग्रहण अवधी संपल्यानंतररच्या अनुपस्थितीचा काळ वेतनवाढीसाठी जमेत न घरणे.	२५
३९	वेतनवाढीसाठी जमेत घरावयाची सेवा .. .. .. ..	२५
४०	मुदतपूर्व वेतनवाढ .. .. .. .. ..	२९
४१	अहंतारहित लिपिक व भूमापक यांना अहंता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अनुज्ञेय होणारे वेतन.	३०
४२	शिक्षा म्हणून वेतनाचे कमीकरण .. .. .. .. ..	३०
४३	वेतनवाढ रोखून ठेवणे किंवा कमीकरण यासंबंधातील आदेश रद्द ठरवण्यात किंवा दुरुस्त करण्यात येईल तेव्हा.	३०
४४	मागील असंतत स्थानापन्न किंवा अस्थायी सेवा वेतनवाढीसाठी हिशेवात धरण्याची मर्यादा.	३१

प्रकरण चार

भारताबाहेरील प्रतिनियुक्ती

४५	अध्यदन रजा मंजूर केल्याने प्रयोजन साध्य होत असेल तर भारताबाहेरील प्रतिनियुक्ती अनुज्ञेय नसणे.	३३
४६	भारताबाहेरील प्रतिनियुक्तीच्या काळात अनुज्ञेय असलेले वेतन व पूरक भत्ता	३३
४७	परदेशात रेवर असताना प्रतिनियुक्त केलेल्या व्यक्ती .. ..	३३
४८	भारताबाहेर प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या शास्कीय कर्मचाऱ्याला आपले पद सोडून देण्याची आवश्यकता नाही	३४
४९	भारताबाहेरील प्रतिनियुक्तीच्या कालादधीची संगणना .. ..	३४
५०	भारत सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे गणता करावयाचे पारिश्रमिकाचे विदेशी चलनातील समसूल्य.	३४
५१	भारताबाहेर प्रतिनियुक्तीवर असताना रजा वेतन व निवृत्तिवेतनार्ह वेतन याकरिता समुचित प्राधिकाऱ्याते ठरवावयाचे वेतन.	३४
५२	विविध प्रशिक्षण योजनांखालील प्रशिक्षणाकरिता शारकीय कर्मचाऱ्यांना शिफारस करून परदेशात प्रतिनियुक्त करण्यासंबंधीच्या अटी व शर्ती.	३५

(महा)

अनुष्ठानिका

नियम क्रमांक (१)	शीर्षक (२)	पृष्ठ क्रमांक (३)
प्रकरण चार—चालू		
भारताबाहेरील प्रतिनियुक्ती—चालू		
५३	वेतनाचा काही भाग विदेशी चलनाऱ्या स्वरूपात घेणे .. .	३७
५४	परदेशामधील प्रतिनियुक्तीच्या काळावर्धीतील प्रवास भत्ता .. .	३७
५५	पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस आयुक्त किंवा संचालक, आरोग्य ईवा, यांच्या आवेशानुसार भारताबाहेर प्रतिनियुक्ती.	३७
प्रकरण पाच		
नियुक्त्यांचे एकत्रिकरण		
५६	दोन किंवा अधिक पदांवरील नियुक्तीच्या काळावर्धीतील वेतन .. .	३८
५७	एक पद दुसऱ्या पदास दुघ्यम असलाना यादवाचे पार्श्वाधिक .. .	४०
प्रकरण सहा		
निरसन आणि व्यावृत्ती		
५८	निरसन आणि व्यावृत्ती .. . . . .	४१
परिशिष्टे		
एक.—महाराष्ट्र नायरी सेवा (वेतन) नियम, १९८१ यानुजार शासनाते अधिकार ४४		
प्रत्यायोजित केलेले प्राधिकारी.		
(नियम ७ पहा)		
दोन.—भारताबाहेरील प्रतिनियुक्तीच्या काळावर्धात प्रवास भत्ते व प्रवास भाडे ५८		
देखावाचतचे नियम.		
(नियम ५३ व ५४ पहा)		
तीन.—नमुने—(नियम ५२ पहा)		
नमुना १.—प्रशिक्षणाकाठी प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या स्थायी शासकीय कर्मचाऱ्यां- ६२		
करिता बंधपत्र.		
नमुना २.—प्रशिक्षणाकाठी प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या अस्थायी शासकीय ६४		
कर्मचाऱ्याकरिता बंधपत्र.		
नमुना ३.—प्रशिक्षणासाठी केलेल्या प्रतिनियुक्तीच्या मुदतीमध्ये वाढ मंजूर ६६		
करणात आलेल्या स्थायी शासकीय कर्मचाऱ्यांकरिता पूरक बंधपत्र		
नमुना ४.—प्रशिक्षणासाठी केलेल्या प्रतिनियुक्तीच्या मुदतीमध्ये वाढ मंजूर करणात ६८		
आलेल्या अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांकरिता पूरक बंधपत्र		
शब्दावली		
मराठी—इंग्रजी व इंग्रजी—मराठी .. . .		
७१		

# महाराष्ट्र शासन

## वित्त विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जुलै १९८१

### अधिसूचना

#### भारताचे संविधान

क्रमांक एमएससी-१०८१/२/एमसीएसआर-सेल—भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३०९ याच्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल पुढील नियम करीत आहेत :—

### प्रकरण एक—सर्वसाधारण

#### १. संक्षिप्त नाव आणि प्रारंभ

- (१) या नियमांस, महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम, १९८१ असे म्हणावे.
- (२) ते दिनांक १५ ऑगस्ट १९८१ पासून अंमलात येतील.

#### २. नियम लागू होण्याची व्याप्ती

हे नियम, त्यांत अन्यथा स्पष्ट अथवा ध्वनित असेल ते खेरीजकरून, सेवांतील ज्या सदस्यांच्या आणि पदधारकांच्या सेवेसंबंधीच्या शर्तीं विहित करण्यास महाराष्ट्र शासन सक्षम आहे अशा सर्व सदस्यांना आणि पदधारकांना लागू होतील. त्याचप्रमाणे हे नियम—

(ए) ज्या व्यक्तीच्या नियुक्तीवावत आणि सेवायोजनाच्या शर्तींवावत, त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायदाद्वारे किंवा त्यान्वये विशेष तरतूद केली आहे अशा कोणत्याही व्यक्तीस लागू होतील,

(बी) ज्या व्यक्तीच्या सेवेच्या संबंधात, वेतन व भत्ते यावावत करार केला आहे अशा व्यक्तीस, असा कायदा किंवा असा करार यांच्या तरतुदीमध्ये समावेश नसलेल्या कोणत्याही वावतीत लागू होतील, आणि

(सी) स्वीयेतर सेवेसंबंधातील नियम खेरीजकरून, शासनाच्या नियंत्रणाखालील स्थानिक निधीमधून वेतन देण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होतील.

**टीप.**—ज्ञासनाच्या नियंत्रणाखाली नसलेल्या स्थानिक नियामधून शासकीय सेवेत बदलौ करण्यात आलेल्या व्यक्तींच्या वावतीत, अशा व्यक्ती प्रथमच शासकीय पदावर रुजू होत असल्याचे मानण्यात येईल व त्याची पूर्वीची सेवा ही शासकीय सेवा म्हणून हिशेवात घेण्यात येणार नाही. तथापि, अशा प्रकरणां त्यांची पूर्वीची सेवा, ज्ञासनास योग्य वाटाऱील अशा शर्तीवर वजावलेली सेवा म्हणून भानण्यास शासन परवानगी देऊ शकेल.

### ३. अर्थविवरण करण्याचा हक्क

या नियमांचे अर्थविवरण करण्याचा हक्क शासन स्वतःकडे राखून ठेवीत आहे.

### ४. नियम शिथिल करण्याचा अधिकार

या नियमांपैकी कोणताही नियम अंमलात आल्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास अथवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गास गैरवाजवी अडचण होत आहे अथवा होण्याची शक्यता आहे अशी ज्ञासनाची खात्री झाली असेल तर, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गास या नियमांच्या कोणत्याही तरतुदीपासून सूट देण्यात याची असा लेखी आदेश ज्ञासनास देता येईल, अथवा अशा आदेशामध्ये विहित केस्याप्रमाणे अशा तरतुदीतील आशयास वाध येणार नाही असे फेरफार करून त्या तरतुदी शासकीय कर्मचाऱ्यास अथवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गास लागू होतील, असा निदेश देता येईल.

### ५. संविदेच्या अटींची वैधता

न्यायालयामार्फत अंमलवजावणीयोग्य असलेल्या विवक्षित संविदेच्या अटी, प्रस्तुत नियमांच्या तरतुदीपेक्षा निश्चितपणे प्रभावी ठरतील.

### ६. वेतन व भत्ते यांच्या मागण्यांचे विनियमन

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते यासंबंधातील मागण्यांचे विनियमन, ज्या कालावधीत असे वेतन व भत्ते अंजित झाले असतील, त्या कालावधीत अंमलात असलेल्या नियमानुसार करण्यात येईल.

### ७. या नियमांखालील अधिकारांचा वापर व प्रत्यायोजन

वित्त विभागाशी विचारविनिय केल्याखेरीज या नियमांखालील कोणत्याही अधिकाराचा वापर करता येणार नाही अयवा त्याचे प्रत्यायोजन करता येणार नाही. वित्त विभागाने संमती दिली आहे असे ज्या प्रकरणांमध्ये गृहीत धरावयाचे ती प्रकरणे सर्वसाधारण अथवा विशेष आदेशाद्वारे विहित करण्याचे स्वातंत्र्य वित्त विभागाला असेल.

**टीप.**—या नियमांखालील प्रत्यायोजित केलेले अधिकार परिशिष्ट—एक मध्ये पहावेत.

### ८. सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखापरीक्षा अधिकाऱ्याला कळविणे

या नियमांखाली कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास, कोणत्याही सवलती देण्यासंबंधीची कारणे ज्या प्रकरणांमध्ये नमूद करावीत असे विहित केले असेल, अशा प्रकरणांमध्ये ज्ञासनाव्यतिरिक्त अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने अशा सवलती मंजूर करणाऱ्या आदेशाची प्रत कारणांसहित लेखापरीक्षा अधिकाऱ्याकडे पाठवावी.

### प्रकरण दोन—व्याख्या

[ खाली नमूद करण्यात आलेल्या व्याख्या, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व-साधारण शर्ती) नियम, १९८१ च्या प्रकरण-दोनमधून घेण्यात आल्या आहेत आणि त्या या नियमांचामधील विषयाशीच केवळ संबंधित आहेत.]

९. संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, या प्रकरणात व्याख्या करण्यात आलेल्या तंजा, येथे स्पष्ट केलेल्या अर्थाने, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या विविध संचांमध्ये घापरण्यात आलेल्या आहेत.

(४) लेखापरीक्षा अधिकारी म्हणजे, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी नियुक्त केलेला व ज्याच्या लेखापरीक्षा मंडलामध्ये शासकीय कर्मचारी सेवा करीत असेल अथवा त्याने (सेवेच्या पडताळणीच्या संबंधात) सेवा केली असेल असा लेखापरीक्षा अधिकारी. मग त्याचे अधिकृत पदनाम कोणतेही असो.

(५) संवर्ग म्हणजे, एक स्वतंत्र घटक म्हणून मंजूर केलेली एखाद्या सेवेतील किंवा एखाद्या सेवेच्या भागातील पदसंख्या.

(६) पूरक भत्ता म्हणजे, ज्या विशेष परिस्थितीत कर्तव्य पार पाडावयाचे अशा परिस्थितीत करावा लागणारा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी देण्यात येणारा भत्ता. यात निरनिराळचा प्रकारच्या प्रवास भत्यांचा समावेश होतो.

(७) सक्षम प्राधिकारी म्हणजे, कोणत्याही अधिकाराचा वापर करण्याच्या संबंधात शासन, किंवा ज्यास या नियमांद्वारे किंवा त्यान्वये अधिकार प्रत्यायोजित केला असेल असा कोणताही प्राधिकारी.

(८) पहिल्या नियुक्तिची तारीख म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्याने शासकीय सेवेमध्ये त्याच्या पहिल्या पदावरील कर्तव्यास प्रारंभ केल्याची तारीख किंवा ही तारीख अगोदरची असेल तर, निवृत्तिवेतनासाठी सेवा म्हणून समजण्यात येणाऱ्या ज्या कोणत्याही कर्तव्यास त्याने प्रारंभ केला असेल ती तारीख.

(९) दिवस म्हणजे, एका मध्यरात्रीपासून सुरु होणारा व दुसऱ्या मध्यरात्री संपणारा कालावधी.

(१०) कर्तव्य—कर्तव्यामध्ये पुढील बाबी समाविष्ट असतील—

(ए) परिवीक्षाधीन म्हणून केलेली सेवा;

(बी) पदग्रहण अवधी;

(सो) शासनाच्या आदेशांद्वारे किंवा त्यान्वये प्राधिकृत केलेला निदेशन पाठ्यक्रम अथवा प्रशिक्षण पाठ्यक्रम;

(डी) पुढील प्राधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला निदेशनाचा किंवा प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम—

(एक) नमाजकल्याण संचालक—समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या हाताखालील ज्या कर्मचाऱ्यांना, कायम करण्यापूर्वी, अंदाज व नकाशे तथार करण्याच्या प्रशिक्षण पाठ्यक्रमासाठी पाठविले जाते त्या कर्मचाऱ्यांच्या वाबतीत,

(दोन) शिक्षण संचालक—प्रशिक्षण महाविद्यालयात अथवा शाळांमध्ये प्रशिक्षण किंवा निदेशन पाठ्यक्रम घेणाऱ्या शिक्षकांच्या वाबतीत, आणि

(तीन) कृषि संचालक—कृषि पाठ्यक्रम किंवा उपसेवा विभागीय परीक्षेसाठी पूर्वतयारीचे अन्य कोणतेही प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाबतीत.

टीप १.—प्रशिक्षणाचे ठिकाण आणि प्रशिक्षणासाठी शासकीय कर्मचारी जेथून निघेल ते ठिकाण यांमधील प्रवासाकरिता वाजवीरीत्या आवश्यक असलेला कालावधी हा, प्रशिक्षण कालावधीचा भाग असेल.

टीप २.—नाशिक येथील मध्यवर्ती पोलीहू प्रशिक्षण महाविद्यालयातील उमेदवारांनी (१५ ऑगस्ट १९३९ नंतर सेवाप्रविष्ट झालेल्या व आधीपासून शासकीय सेवेत नसलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त) प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी आणि पाठ्यक्रम समाधानकारकरित्या पूर्ण केल्यापासून कामावर रुजू होण्यापर्यंतचा मधला कालावधी, या नियमाच्या प्रयोजनासाठी कर्तव्य असल्याचे समजण्यात येईल.

पोलीस दलात कोजदार म्हणून सेवाप्रविष्ट होण्याचा आणि ज्यांचा परिवर्केचा कालावधी सेना व्यवसाय प्रशिक्षण (भारत) अधिनियम, १९३३ याच्या कलम ४० अन्वये, व्यवसाय प्रशिक्षण असल्याचे समजण्यात येतो, असा सैनिकी व अन्य दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वाबतीत, त्यांची पोलीस दलातील सेवा, ते ज्या तारखेत सैन्यातील सेवा रीतसर सोडतील त्या तारखांपासून मोजण्यात येईल. कारण त्यांनी व्यवसाय प्रशिक्षणावर व्यतीत केलेला तोपर्यंतचा कालावधी त्यांच्या सैनिकी सेवेच्या कालावधीमध्ये समाविष्ट असेल आणि ते नैनिकी आस्थापनेवर असतील.

टीप ३.—दारुवंदी व उत्पादन शुलक विभागातील उमेदवारांनी (२२ एप्रिल १९६२ रोजी किंवा त्यानंतर सेवाप्रविष्ट झालेल्या व आधीपासून शासकीय सेवेत नसलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त) प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी आणि पाठ्यक्रम पूर्ण केल्यापासून कामावर रुजू होण्यापर्यंतचा मधला कालावधी हा, या नियमाच्या प्रयोजनासाठी कर्तव्य असल्याचे समजण्यात येईल.

टीप ४.—विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षकांनी प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून नियत समय वेतनशेणीवर विक्रीकर निरीक्षक म्हणून त्यांनी कामास प्रारंभ करीपर्यंतचा मधला कालावधी हा, या नियमाच्या प्रयोजनासाठी कर्तव्य असल्याचे समजण्यात येईल.

टीप ५.—प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर एक किंवा अधिक सुट्ट्या जोडून आल्यास तेवढ्या दिवसांनी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला असल्याचे समजण्यात येईल.

(ई) परीक्षेच्या ठिकाणी जाण्याचा व तेथून येण्याचा रास्त वेळ जसेत धरून पुढील परीक्षांना वसण्यासाठी लागणारा कालावधी—

(एक) ज्या परीक्षेला वसण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला परवानगी देण्यात आली असेल अशी, यासनाने विहित केलेली भाषेची परीक्षा,

(दोन) सक्तीची विभागीय परीक्षा,

(तीन) लोकसेवेच्या कोणत्याही शास्त्रीय वरच्या पदास पात्र ठरण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला जी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल ती परीक्षा.

प्रत्येक सक्तीच्या परीक्षेसाठी ही सवलत दोनापेक्षा अधिक वेळा देण्यात येऊ नये.

**टीप १.**—रजेच्या लगतपूर्वी परीक्षा घेण्यात आली असेल तर, परीक्षा संपल्याच्या तारखेनंतर येणाऱ्या तारखेपासून रजा सुऱ्ह झाल्याचे समजण्यात येईल. रजेच्या कालावधीमध्ये किंवा रजेनंतर तावडतोव परीक्षा घेण्यात आल्यास त्यावावतीत परीक्षेला वसण्याचा कालावधी, तसेच परीक्षेच्या ठिकाणी जाण्याचा व तेथून येण्याचा कालावधी हा कर्तव्यार्थ कालावधी समजण्यात येईल.

**टीप २.**—महाराष्ट्र लेखा लिपिकांच्या परीक्षेला स्वतः होऊन वसण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी, त्याच्च्रमाणे परीक्षेच्या ठिकाणी जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी आवश्यक असलेला रास्त कालावधी हा कर्तव्यार्थ कालावधी असल्याचे समजण्यात येईल. ही सवलत दोनापेक्षा अधिक वेळा देण्यात येऊ नये.

(एक) खाली नमूद केलेल्या प्रकरणी, शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या पदनियुक्तीचे आदेश मिळेपर्यंत जेवढचा कालावधीपर्यंत सक्तीने आदेशाची वाठ पहावी लागते तो कालावधी :—

(एक) ज्या कर्मचाऱ्याच्या वदलीचे आदेश, संक्रमण काढात आस्थगित ठेवण्यात येतात, रद्द करण्यात येतात अथवा त्यात फेरवदल करण्यात येतात, किंवा

(दोन) ज्या कर्मचाऱ्याला रजेवरून किंवा प्रतिनियुक्तीवरून परत आल्यानंतर अथवा त्याने धारण केलेले पद रद्द झाल्यानंतर पदनियुक्तीच्या आदेशाची प्रतिक्षा करावी लागते, किंवा

(तीन) कर्मचाऱ्याला मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील त्याच्या नियुक्तीच्या पदाचा कार्यभार, कार्यमुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून घेणे शक्य होत नाही.

पदनियुक्तीचे आदेश मिळाल्यानंतर कामावर रुजू होण्यासाठी घेतलेला कालावधी हा, नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीपेक्षा अधिक असता कामा नये आणि तो सक्तीच्या प्रतिक्षेचा कालावधीच असल्याचे समजण्यात येईल.

(जो) शासकीय कर्मचाऱ्याला विशेष अथवा अन्य प्रकारचे काम ज्या तारखे-पासून तात्पुरते दिलेले असेल ती तारीख आणि ज्या तारखेस तो कार्यभार ग्रहण करील ती तारीख यांच्या दरम्यानचा कालावधी; मात्र, हा कालावधी पदग्रहण अवधीस पात्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीपेक्षा अधिक असू नये.

(एच) शासकीय कर्मचाऱ्याने—

(एक) भारतीय भूसेना राखीव अधिकारी दल विनियमांनुसार मिळणाऱ्या प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी,

टीप.—भारतीय भूसेना राखीव अधिकारी दलामध्ये कमिशन मिळालेल्या नागरी अधिकाऱ्यांच्या बाबतीत प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये, प्रशिक्षण घ्यावयाच्या ठिकाणी जाताना व तेथून येताना केलेल्या प्रवासाचा कालावधी समाविष्ट असणार नाही. या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाताना व तेथून येताना केलेल्या प्रवासाचा कालावधी “कर्तव्य” असल्याचे समजण्यात येईल आणि त्या कालावधीकरिता हंगामी व्यवस्था करता येईल.

(दोन) भारतीय नौसेना राखीव दलामधील प्रशिक्षणासाठी आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी व्यतीत केलेला कालावधी,

(तीन) प्रादेशिक सेना विनियम, १९४८ अनुसार निदेशनाच्या किंवा सैनिकी सेवेच्या वार्षिक प्रशिक्षण पाठ्यक्रमांसाठी व्यतीत केलेला कालावधी,

(चार) कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने नगर सेना प्रशिक्षण किंवा नगर सेनेची कर्तव्ये, यांसाठी व्यतीत केलेला कालावधी,

(पाच) राष्ट्रीय छावसेनेच्या नियमांनुसार प्रशिक्षणासाठी अथवा शिविरामध्ये व्यतीत केलेला कालावधी व त्याचप्रमाणे नेहमीच्या समादेशक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत युनिटांचा कार्यभार ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी धारण केला असेल अशा राष्ट्रीय छात्रसेना अधिकाऱ्यांनी (वरिष्ठ स्तर) घेतलेल्या सुटीचा कालावधी,

(सहा) भूसेना व वायुसेना राखीव दलात आणि भारतीय नौसेना राखीव दलात/हवाई संरक्षण राखीव दलात घेतलेल्या प्रशिक्षणासाठी आणि युद्ध सेवेसाठी व्यतीत केलेला कालावधी आणि त्याने प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये किंवा संक्रमण काळात नागरी सेवेत असताना अर्जित केलेली रजा घेतली नसल्यास, प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी व्यतीत केलेला प्रवासाचा कालावधी,

(सात) बालबीर शिविरामधील प्रशिक्षणाचा कालावधी.

टीप.—या कर्तव्याच्या संवंधात कोणताही प्रवास भत्ता अथवा मुक्काम भत्ता अनुज्ञेय नाही.

(आय) इवानदंशावर उपचार घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला मुंबई वित्तीय नियम, १९५९ च्या परिशिष्ट १५ अन्द्ये अनुज्ञेय असलेली तीन आठवड्यांपेक्षा अधिक होत नसेल अशी जादा पूर्ण वेतनी रजा;

(जे) शासकीय कर्मचाऱ्याने—

(ए) शासनाचा प्रतिनिधी किंवा पदसिद्ध सदस्य म्हणून,

(बी) महाविद्यालयाचा प्राचार्य यासारख्या आपल्या अधिकृत पदाच्या नात्याने, आणि

(सी) अभ्यास मंडळाच्या सभाना उपस्थित राहण्यासाठी, महाराष्ट्र राज्यातील निरनिराळ्या विद्यापीठ मंडळांच्या कामाच्या संबंधात व्यतीत केलेला कालावधी.

(१८) पहिली नियुक्ती म्हणजे, एखाद्या व्यक्तीने शासनातील कोणतेही पद पूर्वी धारण केलेले असले तरीही, सध्या कोणतेही शासकीय पद धारण करीत नसताना त्या व्यक्तीची केलेली नियुक्ती.

(१९) स्वीयेतर सेवा म्हणजे, ज्या सेवेतील शासकीय कर्मचाऱ्याला भारताच्या किंवा राज्याच्या किंवा संघराज्यक्षेत्राच्या एकत्रित निधीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उत्पन्नाच्या साधनातून शासनाच्या मंजुरीने वेतन मिळते ती सेवा.

(२०) राजपत्रित शासकीय कर्मचारी म्हणजे, अखिल भारतीय सेवेतील किंवा राज्य सेवेतील व्यक्ती, किंवा संविदेतील किंवा करारातील अटीनुसार जिची नियुक्ती केली आहे आणि जिची नियुक्ती शासनाने राजपत्रित केलेली आहे अशी व्यक्ती. दुय्यम नागरी सेवेतील ज्या व्यक्तींची नियुक्ती विभाग प्रमुखांनी राजपत्रित केलेली असते अशा व्यक्ती अराजपत्रित शासकीय कर्मचारी होत. विविध अधिनियमांखालील अधिकार निहित केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची न्यायालयाकडून न्यायिक दखल घेतली जावी यासाठी अधिसूचनांद्वारे असे अधिकार निहित केलेल्या व्यक्ती, या पोटनियमाच्या अर्थानुसार राजपत्रित शासकीय कर्मचारी ठरत नाहीत.

अपवाद— ज्यांची वर्ग दोनच्या सेवेतील किंवा पदावरील नियुक्ती विभाग प्रमुखांकडून किंवा त्यांना दुय्यम असणाऱ्या कार्यालय प्रमुखांकडून केली जाते, आणि ती राजपत्रात प्रसिद्ध केली जात नाही अशा अधिकाऱ्यांना राजपत्रित शासकीय कर्मचारी मानावे.

(२१) शासन म्हणजे संविधानाच्या प्रारंभानंतर केलेल्या किंवा करावयाच्या कोणत्याही गोष्टींच्या संबंधात, विषयाला किंवा संदर्भाला कोणतीही गोष्ट प्रतिकूल नसेल तर, महाराष्ट्राचे राज्यपाल.

(२६) वर्ग चारखो सेवा म्हणजे, वर्ग चारचे पद म्हणून स्पष्टपणे वर्गीकृत केलेल्या पदावर आणि ज्यांच्या वेतनमानातील कमाल वेतन रु. ४३५. इतके किंवा त्याहून कमी आहे, अंग इतर वर्गीकृत न केलेल्या अराजपत्रित पदांवर शासकीय कर्मचाऱ्याने केलेली सेवा.

(२७) पदग्रहण अवधी म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्याला नवीन पदावर रुजू होण्यासाठी किंवा शासकीय कर्मचाऱ्याची ज्या ठिकाणी नियुक्ती झाली असेल त्या ठिकाणापर्यंत किंवा त्या ठिकाणापासून प्रवास करण्यासाठी लागलेला अवधी.

(३०) धारणाधिकार म्हणजे, सावधि-नियुक्तिपदासह ज्या स्थायी पदावर शासकीय कर्मचाऱ्याची कायमपणे नियुक्ती केलेली असेल असे स्थायी पद कायमपणे धारण करण्याचा हक्क. मग असा हक्क तत्काळ निर्माण होवो किंवा त्या पदावरील अनुपस्थितीचा एक किंवा त्याहून अधिक कालावधी संपत्त्यावर निर्माण होवो.

(३४) महिना म्हणजे, कॅलेंडर महिना. महिने आणि दिवस यांच्या स्वरूपात नमूद केलेला कालावधी मोजताना, संपूर्ण कॅलेंडर महिने प्रथम मोजावेत आणि त्यानंतर उरलेल्या दिवसांचा हिशेब करावा. मग प्रत्येक महिन्यातील दिवस कितीही असेत.

सूचना—महिने व दिवस यांच्या स्वरूपात नमूद केलेला कालावधी खालीलप्रमाणे मोजावा :—

(ए) २५ जानेवारीपासून ३ महिने २० दिवसांचा कालावधी मोजताना खालील पद्धती अनुसरली पाहिजे :—

	वर्ष	महिने	दिवस
२५ जानेवारी ते ३१ जानेवारी	..	०	७
फेब्रुवारी ते एप्रिल	..	०	३
१ मे ते १३ से	..	०	१३
	०	३	२०

(बी) ३० जानेवारीपासून नुळ होणारा आणि २ मार्च रोजी संगगारा कालावधी खाली दर्शविल्याप्रमाणे १ महिना ४ दिवसांचा मानला पाहिजे :—

	वर्ष	महिने	दिवस
३० जानेवारी ते ३१ जानेवारी	..	०	२
फेब्रुवारी	..	०	१
१ मार्च ते २ मार्च	..	०	२
	०	१	४

(३५) स्थानापन्न—ज्या पदावर दुसऱ्या व्यक्तीचा धारणाधिकार असेल अशा पदाची कर्तव्ये जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी पार पाडतो, तेव्हा तो शासकीय कर्मचारी ते पद स्थानापन्न या नात्याने धारण करतो. ज्या पदावर दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार नसेल अशा रिक्त पदावर स्थानापन्न म्हणून एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे योग्य वाटल्यास, सक्षम प्राधिकारी तसे करू शकेल.

(३६) वेतन म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्याला दरमहा मिळणारे—

(एक) कायम किंवा स्थानापन्न म्हणून त्याने धारण केलेल्या पदाकरिता मंजूर झालेले किंवा त्या संबर्गातील त्याच्या स्थानामुळे तो जे वेतन मिळण्यास पाव आहे असे वेतन (विशेष महागाई वेतन धरून); आणि

(दोन) वैयक्तिक वेतन व विशेष वेतन; आणि

(तीन) शासनाकडून वेतन म्हणून खास वर्गीकृत करण्यात येईल अशी अन्य कोणतीही वित्तलब्धी.

(४०) स्थायी पद म्हणजे, निश्चित वेतन दर असलेले, कालमर्यादा न घालता मंजूर केलेले पद.

(४१) वैयक्तिक वेतन म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्याला—

(ए) सावधि-नियुक्ति पदाव्यतिरिक्त एखाद्या स्थायी पदाच्या वाबतीत, वेतन-मानाच्या पुनर्रचनेमुळे कायम पद वेतनात होणाऱ्या हानीपासून, किंवा शिस्तभंगाच्या कारवाईव्यतिरिक्त अन्य प्रकारे अशा कायम पद वेतनातील कोणत्याही कपातीमुळे होणाऱ्या हानीपासून वाचविष्यासाठी, किंवा

(बी) अपवादात्मक परिस्थितीत अन्य वैयक्तिक वाबी विचारात घेऊन, मंजूर केलेले जादा वेतन.

(४२) संभाव्य वेतन—कोणत्याही विशिष्ट शासकीय कर्मचाऱ्याच्या संदर्भात एखाद्या पदाचे संभाव्य वेतन म्हणजे, त्याने ते पद धारण केले असते आणि त्या पदाची कर्तव्ये पार पाडली असती तर, त्याला जे वेतन मिळण्याचा हक्क प्राप्त झाला असता असे वेतन. मात्र, ज्या कामावृत्त किंवा जबाबदारीवृत्त विशेष वेतन मंजूर करण्यात आले असेल ते काम किंवा जबाबदारी त्याने पार पाडल्याखेरीज विशेष वेतनाचा यात समावेश होत नाही.

(४३) परिवीक्षाधीन म्हणजे, एखाद्या विभागाच्या संबर्गातील कायम अथवा अस्थायी रिक्त पदावर परिवीक्षाधीन म्हणून नेमलेला शासकीय कर्मचारी.

टोप १.—एखाद्या संबर्गातील स्थायी पदावर कायमपणे नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती परिवीक्षाधीन अन्तर्णार नाही. मात्र, विवक्षित परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत ती नियुक्ती परिवीक्षाधीनच राहील, यासारख्या निश्चित शर्तीं तिच्या नियुक्तीच्या वेळी लागू करण्यात आल्या असतील तर ती व्यक्ती परिवीक्षाधीन असेल.

टोप २.—अस्थायी पदावर वढती मिळून नियुक्त केलेला शासकीय कर्मचारी (स्थायी पद कायमपणे धारण करणाऱ्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त) सर्व प्रयोजनार्थ अस्थायी शासकीय कर्मचारी म्हणून समजण्यात येईल.

टोप ३.—परिवीक्षाधीन व्यक्तीचा दर्जा, नियमांतुसार अन्यथा काहो विहित केले असेल ते खेरीज-करून, कायम दर्जा असल्याप्रमाणे मानण्यात येईल.

(४४) निवड श्रेणी म्हणजे, शासनाच्या आदेशानुसार निवड श्रेणी म्हणून विशेष-रीत्या मंजूर केलेले वेतनमान.

(४८) विशेष वेतन म्हणजे,

(ए) विशेष जिकीरीच्या स्वरूपाची कर्तव्ये,

(बी) कामामध्ये किंवा ज्ञावदारीमध्ये विशिष्ट वाड,

या दावींचा विचार करून एखाद्या पदाच्या अथवा शासकीय कर्मचाऱ्याच्या वित्तलघ्येमध्ये वेतनाच्या स्वरूपात दिलेली वाढ.

(५१) कायम पद वेतन म्हणजे, कर्मचाऱ्याची ज्या पदावर कायमपणे नियुक्ती झाली असेल त्या पदामुळे किंवा एखाद्या संदर्भातील त्याच्या कायम स्थानामुळे जे वेतन मिळ-ग्याचा हक्क त्यास प्राप्त होईल असे वेतन. मात्र, विशेष वेतन, वैयक्तिक वेतन किंवा ग्रासनाने पोटनियम (३६) (तीन) झाली वेतन म्हणून वर्गीकृत केलेल्या वित्तलघ्यी, याव्यतिरिक्त हे वेतन असेल.

(५३) अस्थायी पद म्हणजे, निश्चित वेतन दर असलेले, मर्यादित कालावधीसाठी मंजूर केलेले पद.

**टीप.**—अस्थायी पदे सर्व उद्दिष्टोकरिता व प्रयोजनांसाठी स्थायीवत असरील किंवा जेव्हा ती तीन दर्पणिका कमी नसलेल्या कालावधीसाठी मंजूर केलेली असरील अथवा तीन वर्षपैक्षा कमी असलेल्या मुद्रीतीत ती समाप्त होणार नाहीत असे मानण्यास कारण असेल तेव्हा, अस्थायी पदावरील कायम नियुक्त्या दा केवळ अज्ञा मर्यादित प्रकरणांमध्ये करण्यात याव्यात. अन्य सर्व प्रकरणी अस्थायी पदावरील नियुक्त्या केवळ स्थानाप्रकार स्वरूपात करण्यात आल्या पाहिजेत.

**मूचना.**—वरील टीपमध्ये उद्देशित अस्थायी पदावरील कायम म्हणून एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची अस्थायी पदावर अगोदरच कायम नियुक्ती झालेली असेल आणि त्याच्या पदावधीमध्ये तात्पुरता खंड पडला असेल तर, अशा तात्पुरत्या खंडित कालावधीमध्ये त्या पदावर दुरुच्या शासकीय कर्मचाऱ्याची कायम नियुक्ती करणे उचित ठरणार नाही. या प्रयोजनांसाठी असे खंडित कालावधी तीन वर्षांहून कमी मुद्रीतीसाठी राहण्याची शक्यता असेल तरते पद अस्थायी म्हणून समजण्यात येईल. यावरून हे उघडच आहे की, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची अस्थायी पदावर अगोदरच कायमपणे नियुक्ती झालेली असेल त्यावावतीत, पूर्वीच्या पदावरकाची त्या पदावरून कायमची वदली झालेली नसेल तर, किंवा तात्पुरती वदली झालेली नसेल आणि तीन वर्षपैक्षा कमी कालावधीकरिता त्या पदावर तो अनुपस्थित राहील असे मानण्यास कारण नसेल तर, दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची त्या पदावर कायमपणे नियुक्ती करता कामा नये.

(५४) सावधि-नियुक्ति पद म्हणजे, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची पुनर्नियुक्ती न होता, त्याला मर्यादित कालावधीपैक्षा अधिक काल जे पद धारण करता येणार नाही असे स्थायी पद.

**टीप.**—राज्यसेवेतील आणि वर्ग एक सेवेतील झालील पदे शासनाकडून सावधि-नियुक्ति पदे म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत—

	पदावधी (वर्षे)
(१) शासनाचे अवर सचिव (दुय्यम सचिवालयीन सेवेमधून बढती झालेल्या व्यक्तींचेरीज अन्य व्यक्ती धारण करतील तेव्हा)	३
(२) विधी व न्याय विभागातील उपसचिव (फौजदारी कायदा) .. ..	५
(३) सॉलिसिटर (मुफसल वाड) .. .. ..	५
(४) समाजकल्याण सहायक संचालकांची तीन पदे .. ..	३

(५५) (ए) समयश्रेणी वेतन म्हणजे, या नियमांमध्ये विहित केलेल्या कोणत्याही शर्तीच्या अधीन राहून, नियतकालिक वेतनवाढींमुळे जे किमान वेतनापासून कमाल वेतनापर्यंत वाढत जाते असे वेतन.

(बी) जर समयश्रेणीमधील किमान वेतन, कनाल वेतन, वेतनवाढीचा कालावधी आणि वेतनवाढीचा दर ही सारखीच असतील तर त्या समयश्रेणी समरूप आहेत असे म्हटले जाते.

(सी) जर दोन समयश्रेणी समरूप असतील आणि एखाद्या सेवेतील किंवा आस्थापनेतील किंवा आस्थापनांच्या गटांतील जवळ जवळ एकाच स्वरूपाची कर्तव्ये किंवा एकाच प्रमाणातील जवावदारी असलेली सर्व पदे भरण्यासाठी निर्माण केलेल्या संवर्गात किंवा संवर्गाच्या वर्गात ती पदे मोडत असतील तर, असे पद समयश्रेणीतील दुसऱ्या पदाप्रमाणे त्याच समयश्रेणीतील आहे असे म्हटले जाते. ह्यामुळे कोणतेही विशिष्ट पद धारण करणाऱ्या व्यक्तीचे वेतन हे, ती व्यक्ती ते पद धारण करते यावरूनच केवळ नव्हे तर त्या संवर्गातील किंवा वर्गातील तिच्या स्थानावरून ठरविले जाते.

(५६) बदली म्हणजे, शासकीय कर्मचारी ज्या मुख्यालयाच्या ठिकाणी सेवेत असेल त्या ठिकाणापासून अशा दुसऱ्या ठिकाणी पुढील कारणांसाठी झालेले त्याचे स्थलांतर—

(ए) नवीन पदाची कर्तव्ये सांभाळण्यासाठी; किंवा

(बी) त्याच्या मुख्यालयामध्ये बदल झाल्याचा परिणाम म्हणून.

(५७) संक्रमण काळ म्हणजे, प्रवासाच्या नेहमीच्या साधनाते मुख्यालयापासून दौऱ्याच्या गंतव्य स्थानापर्यंत किंवा नुख्यालयेतर एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष काळ.

### प्रकरण तीन—वेतन

#### १०. शासकीय सेवेतील पहिल्या नियुक्तीचे वेतन

एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेमध्ये पहिली नियुक्ती झाल्यानंतर, तिला नियम ४० च्या प्राधिकारानव्ये उच्च प्रारंभिक वेतन मंजूर केलेले नसेल तर, ज्या पदावर त्या व्यक्तीची नियुक्ती होईल त्या पदाच्या समवश्रेणीतील किमान वेतन तिला मिळेल.

#### ११. दुसऱ्या पदावर नियुक्ती झाल्यानंतरची वेतननिश्चिती

नियम १२, १३, १४, १५ आणि २० मध्ये तरतुद करण्यात आली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, कायम, अस्थायी किंवा स्थानापन्न या नात्याने पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची दुसऱ्या पदावर—संवर्गबाह्य पदावरसुद्धा—कायम, अस्थायी अथवा स्थानापन्न या नात्याने वढती किंवा नियुक्ती झाल्यास त्याचे प्रारंभिक वेतन पुढीलप्रमाणे विनियमित होईल :—

(१) नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यांपेक्षा किंवा जवाबदाऱ्यांपेक्षा अधिक महत्त्वाची कर्तव्ये किंवा जवाबदाऱ्या येत असतील, आणि—

(ए) वर्ग दोनच्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद तो धारण करीत असेल तर, त्याचे वरच्या पदाच्या समवश्रेणीतील प्रारंभिक वेतन हे, खालच्या पदावर ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतनवाढ मिळवल्यावर, आणि वेतनमानातील कमाल वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या वावतीत मार्गील वेतनवाढीइतकी रक्कम मिळवल्यावर, जे मानीव वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल; आणि

(बी) वर्ग दोनच्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे पद तो धारण करीत असेल तर, वरच्या पदाच्या समवश्रेणीतील जो टप्पा त्याच्या जुन्या (खालच्या) पदावरील वेतनाच्या लगतनंतरचा असेल त्या टप्पावरील वेतन त्याला प्रारंभिक वेतन स्हृणून मिळेल.

(२) नवीन पदावरील नियुक्तीमुळे अधिक महत्त्वाची कर्तव्ये किंवा जवाबदाऱ्या येत नसतील तेव्हा :—

(ए) नवीन पदाच्या समवश्रेणीमध्ये त्याच्या जुन्या पदाच्या वेतनाएवढचा रकमेचा टप्पा असेल तर, त्याला त्याच्या जुन्या पदाच्या वेतनाच्या लगतपूर्वीच्या टप्पावरील वेतन अधिक त्वा दोहोमधील तफावतीच्या रकमेएवढे वैयक्तिक वेतन मिळेल;

(बी) असा कोणताही टप्पा नसेल तर, त्याला त्याच्या जुन्या पदाच्या वेतनाच्या लगतपूर्वीच्या टप्पावरील वेतन अधिक त्वा दोहोमधील तफावतीच्या रकमेएवढे वैयक्तिक वेतन मिळेल :

(सी) या दोन्ही बाबतीत, त्याला जुन्या पदाच्या समयश्रेणीमधील वेतनवाढ जेव्हा मिळू जवळी असती ती तारीख, किंवा नवीन पदाच्या समयश्रेणीतील वेतनवाढ जेव्हा देव होईल ती तारीख, यांपैकी अगोदरची असेल त्या तारखेपर्यंत तो ते वेतन घेत राहील;

(डी) नवीन पदाच्या समयश्रेणीतील किमान वेतन जुन्या पदावरील त्याच्या वेतनापेक्षा अधिक असेल तर, त्याला प्रारंभिक वेतन म्हणून ते किमान वेतन मिळेल.

(३) जेव्हा त्याची नवीन पदावरील नियुक्ती—

(ए) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ च्या नियम २७ (१) अन्वये कर्मचाऱ्याने स्वतः॒हून विनंती केल्यामुळे, किंवा

(बी) एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचे स्थायी पद नाहीसे केल्याने अथवा त्या पदाच्या कर्तव्यांचे स्वरूप वदलल्याने त्याला कार्यमुक्त करण्यात आले असता, त्याला दुसऱ्या पदावर नियुक्ती किंवा दुसऱ्या आस्थापनेवर वदली देऊ केल्यास, कमी वेतनावरसुद्धा ती स्वीकारण्याचे त्याने उरविल्यामुळे,

झाली असेल तेव्हा आणि जर (ज्या पदावर त्याला नियुक्त करण्यात आले असेल किंवा त्याची वदली करण्यात आली असेल), त्या पदाच्या समयश्रेणीतील कमाल वेतन त्याच्या जुन्या पदाच्या वेतनापेक्षा कमी असेल तर, त्याला प्रारंभिक वेतन म्हणून ते कमाल वेतन मिळेल.

(४) वरील पोटनियमांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, निवड श्रेणीमध्ये शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती झाल्यास, त्याचे वेतन, अजा नियुक्तीच्या लगतपूर्वी त्याला जेवढे वेतन मिळत होते त्या वेतनाच्या लगतनंतरच्या टप्पावर निश्चित करण्यात येईल. जर त्याचे वेतन निवड श्रेणीमधील किमान वेतनापेक्षा कमी असेल तर, त्याला प्रारंभिक वेतन म्हणून ते किमान वेतन मिळेल :

मात्र, पोटनियम (१) व (२) हे दोन्ही लागू होणाऱ्या प्रकरणांमध्ये जर शासकीय कर्मचाऱ्याने पूर्वी तेच पद अथवा त्याच किंवा समरूप समयश्रेणीमधील अन्य पद धारण केले असेल तर, नियम १४ मध्ये तरतूद केले असेल ते खेरीज करून इतर बाबतीत विशेष वेतन, वैयक्तिक वेतन अथवा नियम ९ (३६) (तीन) अन्वये शासनाने वित्तलघ्डी म्हणून वर्गीकरण केलेले वेतन या व्यतिरिक्त जे वेतन त्याला अशा लगतपूर्व प्रसंगी मिळाले असेल त्या वेतनापेक्षा त्याचे प्रारंभिक वेतन कमी असणार नाही आणि त्याला अशा प्रकारे लगतपूर्वी अथवा त्यापूर्वीच्या कोणत्याही प्रसंगी ते वेतन ज्या कालावधीकरिता मिळाले असेल तो कालावधी, समयश्रेणीमधील जो टप्पा त्या वेतनाएवढा असेल त्या टप्पावरील वेतन वाढीच्या प्रयोजनासाठी जमेस धरण्यात येईल.

आणखी असे की, संवर्गवाह्य पदावरून शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ संवर्गातील पदावर प्रत्यावर्तित करण्यात आले तर, त्याबाबतीत त्याचे प्रारंभिक वेतन हे, संवर्गवाह्य पदावर त्याची नियुक्ती झाली नसती तर, प्रत्यावर्तनाच्या तारखेस जे वेतन मिळण्याचा त्याला हक्क प्राप्त झाला असता त्या वेतनापेक्षा अधिक असणार नाही.

(५) शासकीय कर्मचाऱ्याची एका संवर्गवाह्य पदावरुन दुसऱ्या संवर्गवाह्य पदावर नियुक्ती किंवा बदली झाली तर, त्याचे वेतन प्रथम त्याला मूळ संवर्गाति प्रत्यावर्तीत करण्यात आले आहे असे समजून निश्चित करण्यात येईल व त्या आधारे नंतर त्याच्या बदलीच्या संवर्गवाह्य पदाचे वेतन निश्चित करण्यात येईल.

**स्पष्टीकरण.—**—बरील पोटनियम (१) च्या प्रयोजनार्थ, ज्या वेतनमानातील कमाल वेतन ह. १,१५० पेक्षा अधिक नसेल, अशा वेतनमानाचे पद वर्ग दोनच्या पदापेक्षा उच्च नसणारे पद असल्याचे समजण्यात यावे.

\*टीप १.—या नियमाच्या प्रयोजनाकरिता, जुने पद व नवे पद यांच्या समयवेतन श्रेणी समरूप असतील तेव्हा, \*\* [बदली किंवा नियुक्ती ही खालच्या पदावरुन वरच्या वगच्या सेवेतील पदावर झालेली असल्यास ती वगळून,] त्या दोन्ही पदाची कर्तव्ये व जवाबदाऱ्या परस्पर तुलनेने सारख्याच धरम्यात्या जातील. जेव्हा नियुक्तीचे नवीन पद जुऱ्या पदांशी तुलना करता समरूप समयश्रेणीतोळ नसेल व त्यांची कर्तव्ये व जवाबदाऱ्या सारख्याच नसतील तर एकाच विभागातील त्या दोन पदांची कर्तव्ये व जवाबदाऱ्या यांसंघीचे एक तुलनात्मक निवेदन त्या विभागाच्या प्रशासनिक प्रमुखाकडून घेण्यात आले पाहिजे. जेव्हा जुने पद व नवे पद ही वेगवेगळच्या विभागातील असतील आणि दोन्ही पदांच्या समयश्रेणी समरूप नसतील तेव्हा, अशा प्रकारचे निवेदन शासनाकडून घेण्यात आले पाहिजे तथापि, या दोन्ही पदांच्या समयश्रेणी समरूप नसतील आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या जवाबदाऱ्यांचे स्वरूप निविवाद स्पष्ट नसेल तरच केवळ असे निवेदन घेण्यात आले पाहिजे.

टीप २.—निश्चित वेतन दरावरील एखादा राखीव कर्मचाऱ्याची, तो ज्या संवर्गातील राखीव कर्मचारी असेल त्या संवर्गाच्या समयवेतन श्रेणीतील पदावर नियुक्ती झाल्यामुळे अधिक महत्त्वाची कामे व जवाबदाऱ्या त्यांच्याकडे येतात असे समजले जाणार नाही. परंतु, या नियमामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, अशा पदावर स्थानापन्न नात्याने राखीव कर्मचाऱ्याची नेमणूक झाल्यास त्याचे प्रारंभिक स्थानापन्न वेतन समयश्रेणीतील किमान वेतनावर निश्चित करण्यात यावे आणि त्याची स्थानापन्न नात्याने होणारी सेवा वेतनवाढीसाठी जमेस धरावी.

टीप ३.—एखादी समयश्रेणी अलीकडे लागू केलेली असू शकेल, तर दुसऱ्या पक्षी ती समयश्रेणी ज्या संवर्गाशी अथवा वर्दीसी संलग्न असेल तो सर्वां अयवा तो वर्ग वेगळच्याच समयश्रेणीमध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असू शकेल. नवीन श्रेणी लाग करण्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्याने अशा संवर्गातील अथवा धर्मातील एखादे पद धारण केलेले असेल आणि त्या कालावधीत त्याला नवीन वेतनश्रेणीतील एखादा टप्प्यावरील वेतनाइतके अयवा दोन टप्प्यांच्या दरम्यानच्या वेतनाइतके वेतन मिळालेले असेल तर तो कालावधी, नवीन वेतनश्रेणीतील त्याच टप्प्यावर किंवा पूर्वीचे वेतन हे नवीन श्रेणीतील दोन टप्प्यांच्या दरम्यानचे असेल तर, या दोन टप्प्यांपैकी खालच्या टप्प्यावर, वेतनवाढीसाठी जमेस धरता येईल.

टीप ४.—विवक्षित वेतन दराचे (निश्चित किंवा समयश्रेणीतील) अस्थायी पद वेगळच्या वेतनदरावर स्थायी पद म्हणून घासातरित केले असता, त्या पदाची कर्तव्ये तीच राहिली तरी, स्थायी पद म्हणून ते, या नियमाच्या व नियम १५ च्या प्रयोजनार्थ “तेच पद” ठरत नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगावयाचे झाल्यास, नियम ९ (५३) च्या संदर्भात अस्थायी पदाचे अस्तित्व नाहीसे झाले व त्या जागी स्थायी पद अस्तित्वात आले असे समजण्यात येईल. अशा प्रकारे अस्थायी पद धारण करण्याऱ्या कर्मचाऱ्यास, या नियमांच्या परंतुकातील तरतुदी

\*अधिसूचना क्रमांक पोएवाय-१०८१/सीआर-२७२/एसईआर-३, दि. १६-१०-१९८२ द्वारे ही टीप घालण्यात आली व ती १५-८-१९८१ पासून लागू होते.

\*\*अधिसूचना क्र. दीएवाय् १०८३/सीआर-१८५/एसईआर-३, दि. २७-९-१९८४ द्वारे हे शब्द घालण्यात आले.

त्याच्या वावतीत लागू होत नव्हतील तर ते स्थायी पद निश्चित वेतन दराचे असल्यास फक्त त्या स्थायी पदाचे वेतन आणि ते स्थायी पद समवश्रेणीतील असल्यास, त्या समवश्रेणीतील फक्त किमान वेतन मिळण्याचाच दृक्क अनेही.

**टीप ५.**—ज्या पदाकरिता समवश्रेणीतील किमान वेतनापेक्षा कमी असे परिवीकाळालीन वेतन विहित केलेले असेल अशा पदावर नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वावतीत हा नियम द त्याचप्रभाणे नियम १७ लागू करताना, असे परिवीकाळालीन वेतन त्या पदाच्या हमयश्रेणीतील पहिला टप्पा असल्याचे आणि किमान वेतन हा दुसरा टप्पा असल्याचे मानण्यात यावे. परिवीकाईतीन नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची खालच्या पदावरून वरच्या पदावर बढती झाल्यास त्याच्या वावतीत ही टीप लागू होणार नाही.

**सूचना १.**—वरील नियम काटेकोरपणे लागू केला तर, १ एप्रिल १९७१ पुर्वीं वरिष्ठ पदावर वढती मिळालेल्या व नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास, खालच्या श्रेणीमध्ये त्याला कनिष्ठ असलेला, परंतु १ एप्रिल १९७१ रोजी अथवा त्यानंतर तशाच दुसऱ्या पदावर बढती मिळून नियुक्त झालेला कर्मचारी घेतो त्यापेक्षा कमी दराचे वेतन त्या पदावर मिळैल असेही घडू शकेल. अशा प्रकरणी, नियम ४० अन्वये वरिष्ठ कर्मचाऱ्याचे वरच्या पदावरील वेतन त्या वरच्या पदावर कनिष्ठ कर्मचाऱ्याकरिता निश्चित करून दिलेल्या वेतनाच्या रकमेहीवढे वाढवून त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वढतीच्या दिनांकापासून देण्यात यावे आणि ते पुढील शर्तीच्या अधीन असावे—

(एक) कनिष्ठ व वरिष्ठ शासकीय कर्मचारी एकाच संवगीतील असेल पाहिजेत आणि ज्या पदांवर त्यांना वढती देण्यात येईल किंवा नियुक्त करण्यात येईल ती पदे समरूप आणि एकाच संवगीतील व एकाच वढतीक्रमातील असावीत;

(दोन) खालच्या व वरच्या पदांच्या ज्या वेतनमानात वेतन घेण्याचा त्यांना हक्क असेल ती वेतनमाने समरूप असली पाहिजेत;

(तीन) नियम ११ लागू केल्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून ही विसर्गती उद्भवलेली असली पाहिजे. उदाहरणार्थ, खालच्या पदावरसुद्धा कनिष्ठ शासकीय कर्मचाऱ्याला नेहमीच्या नियमान्वये वेतननिश्चिती केल्यामुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव आगाऊ वेतनवाढ (वाढी) दिल्याने वेळोवेळी वरिष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा अधिक दराने वेतन मिळत असेल तर, वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन वाढवून देण्याकरता या तरतुदीचा आधार घेता येणार नाही;

(चार) ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्याचे वेतन वाढवून देण्यात आले असेल त्याची नंतरची वेतनवाढ वेतनाच्या पुनर्निश्चितीच्या दिनांकापासून आवश्यक तेवढी सेवा पूर्ण झाल्यानंतर त्याला देण्यात यावी.

**सूचना २.**—दिनाक १ एप्रिल १९७१ रोजी किंवा त्यानंतर वढती देण्यात आलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला नंतर दुसऱ्या तशाच पदावर वढती देण्यात आलेल्या व त्याला कनिष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा कमी वेतन मिळत असेल तर, नियम ४० अन्वये, वरिष्ठ कर्मचाऱ्याचे वेतन, त्याला कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याच्या वढतीच्या दिनांकापासून, त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला त्या वरच्या पदावर मिळणाऱ्या वेतनाइतके वाढवन देण्यात यावे. भाव, वरील सूचना १ च्या (एक) ते (चार) मध्ये नमूद करण्यात आलेल्या शर्ती पूर्ण झाल्या पाहिजेत.

**टीप.**—राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या वावतीत नियम ४० अन्वये वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या पुनर्निश्चितीचा आदेश देण्याचे अधिकार मंत्रालयाच्या प्रशासनिक विभागाकडे राहील. अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या वावतीत, विभाग प्रमुखांनी अशा अधिकारांचा वापर करावा.

### १२. वरच्या पदावरून खालच्या पदावर प्रत्यावर्तन झाल्यानंतरचो वेतननिश्चिती

आनंदासनेतील पदांची संख्या कमी केल्याने वरच्या पदावरून खालच्या पदावर नेमणूक झालेल्या किंवा वरच्या पदावरील स्थानापन्न वडतीचा कालावधी नंपल्यामुळे झालच्या पदावर प्रत्यावर्तित होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या वावतीत, नियम ११ च्या तरतुदी लागू होत नाहीत. वरच्या पदावरील वडतीचा कालावधी नंपल्यानंतर शासकीय कर्मचारी झालच्या पदावर प्रत्यावर्तित होईल तेव्हा, त्याची वरच्या पदावर (पदावर) नियुक्ती झाली नसती तर त्याला खालच्या पदाच्या समयश्रेणीतील ज्या टप्प्यावर नियम ३९ अन्वये अनुज्ञेय असलेले वेतन मिळाले असते, त्याच टप्प्यावर त्याचे झालच्या पदावरील वेतन, निश्चित करण्यात यावे.

### १३. शहर श्रेणीच कायम ठेवणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतननिश्चिती

ज्या शासकीय कर्मचाऱ्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन पुनर्रचना) नियम, १९६९ अन्वये, शहर श्रेणीमध्येच वेतन घेण्याची निवड केली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वावतीतही नियम ११ च्या तरतुदी लागू होणार नाहीत. पुनर्रचना केलेल्या वेतनमानातील (मुफ्सल वेतनमान) पदावर त्याची नियुक्ती झाल्यानंतर त्याचे वेतन, त्या नियमांच्या नियम १४ मध्ये तरदूद केल्याप्रमाणे म्हणजेच उक्त नियमांपैकी नियम ५ (६) मध्ये व्याख्या केलेले “विद्यमान वेतन” याच्या आधारे निश्चित करण्यात येईल.

### १४. खंड पडून पुनर्नियुक्ती झाल्यानंतरचे वेतन

राजीनामा दिल्यानंतर, सेवेतून काढून टाकल्यानंतर, वडतर्फ केल्यानंतर किंवा आस्थापनेतील कर्मचारी कमी केल्यामुळे सेवामुक्त करण्यात आल्यानंतर किंवा सेवेसाठी असमर्थ तरबल्यानंतर ज्याच्या सेवेत २४ तासांपेक्षा अधिक कालावधीचा प्रत्यक्ष खंड पडला आहे अशा पुनर्नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या वावतीत, नियम ११ च्या तरतुदी लागू होणार नाहीत. अशी नियुक्ती, नियम ११ च्या प्रयोजनार्थ नवीन नियुक्ती समजण्यात येईल आणि त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यात समयश्रेणीतील किमान वेतन मिळेल. जर एखाद्या प्रकरणात अधिक दराचे वेतन देण्यात यावे असे वाटले तर अशा प्रकरणात नियम ४० अन्वये कार्यवाही करता येईल.

**टीप १.—**नवीन नियुक्ती त्याच ठिकाणी झाल्यास, “२४ तासांपेक्षा अधिक कालावधीचा प्रत्यक्ष खंड” मोजताना, रविवार आणि / किंवा सार्वजनिक सुटी (सुट्या) वगळण्यात यावी.

**टीप २.—**नवीन नियुक्ती झाल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले तर, “२४ तासांपेक्षा अधिक कालावधीचा प्रत्यक्ष खंड” मोजताना, प्रत्यक्ष प्रवासासाठी लागणारा कमाल कालावधी [ रविवार आणि / किंवा सार्वजनिक सुटी (सुट्या) धरून ] वगळण्यात यावा.

### १५. पदाच्या वेतनमानात बदल

एखाद्या पदाच्या वेतनमानात बदल झाल्यास, ते पद धारण करणाऱ्या कर्मचाऱ्याची नवीन वेतनमानाच्या नवीन पदावर बदली आली असे समजण्यात येईल :

परंतु, जेंदे पदाच्या कर्तव्यांमध्ये किंवा जयावदाच्यांमध्ये बदल झाल्यामुळे पदाच्या वेतनमानात बदल झालेला असेल अशा वावी खेरीजकळन इतर वावतीत, जुन्या वेतनमानातील त्याची लगतनंतरची किंवा त्यानंतरची कोणतीही वेतनवाढ देव होईल त्या तारखेपर्यंत किंवा तो ते पद सोडील तोपर्यंत किंवा त्याला त्या समयश्रेणीमध्ये वेतन मिळण्याचे वंद होईपर्यंत तो आपले जुने वेतन चालू ठेवण्याचा विकल्प देऊ शकेल. एकदा निवडलेला विकल्प अंतिम असेल.

**टीप १.—(१)** वेतनमानाच्या पुनर्वचनेच्या वेळी प्रत्यक्ष पद धारण न करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यालाही या नियमाखाली जुने वेतनमान कायम ठेवता येईल, मात्र—

(एक) त्याचा त्या पदावर धारणाधिकार किंवा निलंबित धारणाधिकार असला पाहिजे, अथवा

(दोन) त्याने वरचे पद धारण केले नसते तर तो खालच्या पदावर राहिला असता असे त्या खालच्या पदावर नियुक्ती करण्यास सकम असलेल्या प्राधिकाऱ्याने प्रभाणित केले पाहिजे.

**टीप २.—**या नियमानुसार दिलेला विकल्प हा दोन स्पष्ट पर्यायांमधील विकल्प असला पाहिजे. पर्याय स्पष्ट नसताना विकल्प देण्यात आला अथवा ज्या पर्यायांच्या संदर्भात विकल्प दिला ते पर्याय त्यानंतर, भूतलक्षी प्रभाव असणाऱ्या आदेशामुळे किंवा अन्यप्रकारे बदलले गेले तर, दिलेला विकल्प निरर्थक ठरेल आणि तो प्रारंभायासूनच रद्दबातल नमजला जाईल.

**टीप ३.—**निलंबित शासकीय कर्मचाऱ्याच्या पदाच्या वेतनमानात बदल झाल्यास तो निलंबित असेल तरीही, वरील नियमाखाली विकल्प देण्याची त्याला परवानगी देण्यात यावी. निलंबनाच्या तारखेपूर्वी सुधारित वेतनमान अंमलात आले असता, निलंबनापूर्वीच्या कर्तव्यकालावधीच्या संवंधात वेतनात जर कोणतीही वाढ झालेली असेल तर, त्या वाडीचा आणि त्याचप्रमाणे निलंबन कालावधीच्या संवंधात निवाह भस्यातील वाढीचा लाभ मिळण्याचा हक्क त्याला असा विकल्प दिल्यामुळे प्राप्त होईल. तथापि, सुधारित वेतनमान अंमलात येण्याची तारीख ही, निलंबन कालावधीच्या दृम्यान येत असेहे तर, निलंबनाच्या कालावधीच्या संवंधात त्याला पुन्हा सेवेत घेतल्यानंतरच विकल्पाचा फायदा मिळू शकेल. मात्र, निलंबनाचा कालावधी हा कर्तव्यकालावधी समजण्यात येणार आहे किंवा नाही यावर ही वाव अवलंबून राहील.

**टीप ४.—**वरील नियमानुसार दिलेला विकल्प अराजपत्रित कर्मचाऱ्याच्या वावतीत, कार्यालय प्रमुखाला/विभाग प्रमुखाला आणि राजपत्रित अधिकाऱ्याच्या वावतीत लेखाप्रीक्षा अधिकाऱ्याला सुधारित वेतन मंजूर करणारा आदेश काढल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत कळवण्यात आला पाहिजे. तसे न केल्यास सुधारित वेतनमान ज्या तारखेस अंमलात येईल त्या तारखेपासून ते पदधारकास आपोआपच लागू होईल.

## १६. शिक्षा म्हणून खालच्या पदावर प्रत्यावर्तन झाल्यानंतरचे वेतन

शासकीय कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून उच्च श्रेणीमधून निम्न श्रेणीमध्ये अथवा वरच्या पदावरून खालच्या पदावर बदली करण्याचा आदेश देणारा प्राधिकारी, त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे, त्या कर्मचाऱ्याला निम्न श्रेणीतील कमाल वेतनापेक्षा किंवा खालच्या पदाच्या कमाल वेतनापेक्षा अधिक नसेल असे कोणतेही वेतन घेण्यास परवानगी देऊ शकेल :

मात्र, या नियमान्वये शासकीय कर्मचाऱ्यास जे वेतन घेण्यास परवानगी देण्यात आली असेल ते वेतन, नियम ३१ चा यथास्थिति पोटनियम (१) किंवा (२) यासहित नियम ११ लागू झाल्यामुळे त्याला जे वेतन मिळू शकले असते त्या वेतनापेक्षा अधिक असणार नाही.

### १७. स्थानापन्न वेतनाचा कायम पद वेतनाशी संबंध

(१) नियम ११ चा पोटनियम (३) यातील प्रकरणे खेरीजकरून इतर प्रकरणांत एखाद्या पदावर स्थानापन्न या नात्याने काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन, कोणत्याही वेळी त्याच्या कायम पद वेतनापेक्षा कमी होत असेल तर, त्याला त्याचे कायम पद वेतन मिळेल.

(२) एखादा जानकीय कर्मचारी, त्याने कायम म्हणून धारण केलेल्या पदापेक्षा अधिक महत्वाची कर्तव्ये व जवाबदाऱ्या असलेल्या पदावर स्थानापन्न या नात्याने काम करीत असेल आणि वेतनवाढ झाल्यामुळे अथवा अन्य प्रकारे त्याच्या कायम पद वेतनामध्ये वाढ झाली असेल तेव्हा, त्याचे वरच्या पदावरील वेतन त्याच्या कायम पद वेतनाच्या लगत-नंतरच्या टप्प्यावर पुन्हा निश्चित करणे कायदेशीर असल्यास, ते तसे पुन्हा निश्चित करण्यात येईल.

**टीप.**—या नियमात अंतर्भूत असलेल्या तरतुदी पुढील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वावतीत लागू होणार नाहीत :—

- (ए) विहित कालावधीमध्ये प्रादेशिक भाषा परीक्षा किंवा हिंदी भाषा परीक्षा अथवा अन्य विहित विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने ज्याची स्थानापन्न पदावरील वेतनवाढ रोखून धरण्यात झाली असेल, असा शासकीय कर्मचारी ;
- (बी) ज्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतनवाढ जिक्षा म्हणून रोखून धरली असेल—मग त्याचा परिणाम कायम स्वरूपाचा असो वा नसो—असा शासकीय कर्मचारी ;
- (सो) परिवाक्षात्रीत शासकीय कर्मचारी.

### १८. बढती किंवा नियुक्ती चुकीची आढळल्यानंतरचे वेतन

या नियमांमध्ये काहीही तरतुदी असल्या तरी, शासकीय कर्मचाऱ्याची एखाद्या पदावरील बढती किंवा नियुक्ती चुकीची आहे अथवा चुकीची होती असे आढळून आल्यास, त्याचे वेतन शासनाने यावावतीत काढलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विनियमित करण्यात येईल.

### १९. ज्या पदाचे देतन दुसऱ्या एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला लागू असलेल्या वैयक्तिक दराने निश्चित करण्यात आले असेल त्या पदाचे स्थानापन्न वेतन

जेव्हा शासकीय कर्मचाऱ्याची एखाद्या पदावर स्थानापन्न नियुक्ती झाली असेल आणि त्या पदाचे वेतन दुसऱ्या एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला लागू असलेल्या वैयक्तिक दराने निश्चित करण्यात आले असेल तेव्हा, त्या स्थानापन्न कर्मचाऱ्याला अशा प्रकारे निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक होणार नाही अशा कोणत्याही दराने वेतन घेण्याची शासन परवानगी देऊ शकेल अथवा जर असा निश्चित करण्यात आलेला दर हा, समयश्रेणीचा असेल तर, त्या समयश्रेणीतील निम्नतम टप्प्यापेक्षा अधिक होणार नाही एवढे प्रारंभिक वेतन आणि मंजूर वेतनमानातील वेतनवाढीपेक्षा अधिक होणार नाहीत एवढच्या आगामी वेतनवाढी शासन मंजूर करू शकेल.

## २०. कमी दराने स्थानापन्न वेतन निश्चित करण्याचा अधिकार

सक्षम प्राधिकारी, स्थानापन्न शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन, या नियमांखाली अनुज्ञेय असलेल्या वेतनाच्या रकमेपेक्षा कमी रकमेवर निश्चित करू शकेल.

**टीप १.**—समय वेतनश्रेणीच्या पदावर स्थानापन्न नात्याने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन, या नियमाखाली तमव श्रेणीतील किमान वेतनापेक्षा कमी रकमेवर निश्चित करण्यात आल्यास, नियम ११ च्या अर्थानुसार त्याने त्या पदावर स्थानापन्न म्हणून खरोखरी काम केल्याचे किंवा नियम ३९ च्या अर्थानुसार त्याने त्या पदाचे काम पार पाढल्याचे समजण्यात येऊ नये.

**टीप २.**—एखादे रिक्त पद सोळा दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी अस्तित्वात राहण्याची शक्यता असेल अंजा प्रकरणामध्ये शासकीय कर्मचाऱ्याकडे त्या पदाच्या चाल कर्तव्यांचा कार्यभार सोपवावा. परंतु, रीतसर स्थानापन्न नियुक्ती करू नये. मात्र, सांविधिक अधिकारांचा वापर करण्याच्या तरतुदीसाठी रीतसर नियुक्ती करणे आवश्यक असेल तर रीतसर नियुक्ती करावी.

**मूच्छना.**—स्थानापन्न वेतनाच्या दराचे बहुतांशो विनियमन करणारे नियम व विशेषेकरून नियम १७ यासह हा नियम वाचला असता असे स्पष्ट होते की, या नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर, त्या त्या प्रकरणी विशेष आदेश दिलेला असल्यावेरीज आणि त्या त्या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार केल्यावेरीज करता येणार नाही. जेणेकरून नियम १७ सर्वतोपरी निष्प्रभावी होईल अशा आशयाचा एखादा सरसकट आदेश काढणे, हे या नियमाच्या कक्षेवाहेर आहे. त्याच्यामाणे प्रत्येक प्रकरणामध्ये खास आदेश घेण्याची प्रथा या नियमाच्या कक्षेवाहेर नसली तरी तसे करणे या नियमाच्या आशयाशी कमालीचे विसंगत ठरेल.

## २१. मूळ वेतनामधील वाढीच्या प्रमाणात वैयक्तिक वेतन कमी होणे

वैयक्तिक वेतन मंजूर करण्याच्या प्राधिकाऱ्याने वेगळे आदेश दिलेले असतील तेवढी वाव वगळून, एरव्ही, वैयक्तिक वेतन घेण्याच्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन जेवढ्या रकमेने वाढेल तेवढ्या रकमेने त्याचे वैयक्तिक वेतन कमी करण्यात येईल आणि त्याचे वेतन त्याच्या वैयक्तिक वेतनाइतक्या रकमेने वाढले की, त्याला वैयक्तिक वेतन मिळण्याचे पूर्णपणे वंद होईल.

## २२. निदेशन पाठ्यक्रमाच्या अथवा प्रशिक्षण पाठ्यक्रमाच्या कालावधीतील वेतन

नियम ९ (१४) (सी), (डी), (ई) आणि (एच) (सात) अन्वये शासकीय कर्मचारी कर्तव्यार्थ असल्याचे समजण्यात येईल तेव्हा, नियम ९ (१४) (सी), (डी) किंवा (एच) (सात) अन्वये त्याला निदेशन किंवा प्रशिक्षण पाठ्यक्रमासाठी पाठवण्यास अथवा नियम ९ (१४) (ई) अन्वये एखाद्या परीक्षेला वसण्यासाठी त्याला परवानगी देण्यास सक्षम असलेला प्राधिकारी अशा कर्तव्याच्या कालावधीत, त्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षणासाठी दाखल होण्यापूर्वी किंवा परीक्षेला वसण्यापूर्वी त्याला जेवढे वेतन (विशेष वेतनासह) मिळत होते तेवढे वेतन मंजूर करू शकेल. मात्र, शासकीय कर्मचाऱ्याला अशा पाठ्यक्रमासाठी ज्या पदावरून पाठवण्यात आले असेल, त्या पदावरच तो निदेशन किंवा प्रशिक्षण पाठ्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत राहण्याची शक्यता आहे असा त्याला सकारण विश्वास वाटला पाहिजे आणि त्याने तशा अर्थाचे प्रमाणपत्र नमूद केले पाहिजे.

**टोप.**—नियम २४ खाली येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा प्रकारण-चार अन्वये विनियमित होण्याच्या वाबींना हा नियम लागू होणार नाही.

२३. नियम २ (१४) (एफ्) किंवा (जी) अन्वये कर्तव्यार्थ म्हणून समजलया गेलेल्या कालावधीतील वेतन

नियम ९ (१८) च्या खंड (एफ्) किंवा (जी) अन्वये कर्तव्यार्थ असल्याचे समजग्यात येणाऱ्या कर्मचाऱ्याला, ज्या पदावर किंवा ज्या सेवेनाव्ये त्याची नियुक्ती करण्यात आली असेल त्या पदाचे किंवा त्या सेवेचे वेतन मिळेल.

२४. पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय, नाशिक येथील प्रशिक्षणाच्या कालावधीत अनुज्ञेय असलेले विद्यावेतन

पोलीस विभागाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विभागात सेवा करणारे शासकीय कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या आस्थापनेवरील लिपिकवर्गीय कर्मचारी व थेट नामनिर्देशित केलेले हृत्रालदार आणि गिपाई यांना नाशिक येथील प्रशिक्षण महाविद्यालयात पाठवण्यात आल्यास त्यांना केवळ विद्यावेतन मिळेल, त्यांचे कायम पद वेतन मिळणार नाही.

२५. संरक्षण सेवांच्या राखीव दलात असलेल्या नागरी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन

(१) भारतीय भूसेना राखीव अधिकारी दलात किंवा भारतीय नौसेना स्वेच्छा राखीव दलात किंवा भारतीय नौसेना राखीव दलात असलेल्या नागरी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आल्यास त्यांना त्यांच्या भूसैनिकी अथवा नौसैनिकी वेतनाव्यतिरिक्त पुढील दरांनी नागरी वेतन मिळेल :—

(ए) त्यांच्या कर्तव्यपदावलन ते प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार असतील तेव्हा, प्रशिक्षणासाठी जावे लागले नसते तर त्यांना नागरी नेमणुकीवर मिळाले असते ते वेतन आणि भत्ते ;

(बी) ते भारतामध्ये रजेवर असतील तेव्हा, प्रशिक्षणासाठी जावे लागले नसते तर त्यांना मिळाले असते असे नागरी रजा वेतन आणि भत्ते.

नागरी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी किंवा भूसेनेच्या अथवा नौसेनेच्या सेवेसाठी बोलावले असता त्याकरिता व्यतीत केलेला कालावधी नागरी रजेच्या आणि नागरी वेतनवाढीच्या प्रदोजनार्थ जमेस धरण्यात येईल.

टीप.—तागरी वेतन हे नागरी अंदाजपत्रकात आणि भूसेनेतील किंवा नौसेनेतील वेतन हे संरक्षण सेवा अंदाजपत्रकात खर्चखाती पडेल. नागरी कर्मचारी प्रशिक्षण घेत असलेल्या कालावधीच्या तंबंधात उपार्जित होणाऱ्या रजेसंबंधीच्या आणि निवृत्तिवेतनाच्या खर्चाचा कोणताही भार तंरक्षण सेवा अंदाजपत्रकावर पडणार नाही.

(२) भारतीय भूसेना राखीव अधिकारी दलात रुजू होणाऱ्या नागरी शासकीय कर्मचाऱ्यांची शांततेच्या काळात भूसैनिकी कामावर अंशकालिक नियुक्ती करण्यात आली तर, त्यांना फक्त नागरी वेतन मिळेल व ते नागरी अंदाजपत्रकात खर्चखाती टाकले जाईल.

२६. भारतावहेर रजा संफल्यानंतर नागरी नेमणुकीवर पुन्हा रुजू होण्यापूर्वी घेतलेल्या प्रशिक्षण कालावधीतील व पदग्रहण अवधीतील वेतन

शासकीय कर्मचाऱ्यांने, भारतातील भूसेना राखीव दलातील किंवा भारतीय नौसेना स्वेच्छा राखीव दलातील किंवा भारतीय नौसेना राखीव दलातील अधिकारी म्हणून

त्याच्या नागरी नेमणुकीवरून घेतलेली रजा भारतावाहेर संपल्यावर आणि नागरी नेमणुकीवर कर्तव्यार्थ पुल्हा रुजू होण्यापूर्वी त्याने भूसैनिकी व नौसैनिकी प्रशिक्षण घेतले तर त्याळा पुढीलप्रमाणे वेतन मिळेल :—

(ए) भारतात परत घेण्याच्या तारखेपासून सैनिकी प्रशिक्षण सुरु झाल्याच्या तारखेच्या लगतपूर्व तारखेपर्यंत पदग्रहण अवधीतील नागरी वेतन.

(बी) प्रशिक्षणाच्या कालावधीतील संदूर्ण नागरी वेतन.

२७. संरक्षण सेवेतील राखीव दलांचे सदस्य असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असणारे वेतन

भूसेनेच्या व वायुसेनेच्या राखीव दलामधील आणि भारतीय नाविक राखीव दलातील राखीव हवाई संरक्षण दलातील सदस्य असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पुढील दरांनी नागरी वेतन मिळेल :—

(१) प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येईल तेव्हा—

(ए) त्याच्या प्रशिक्षण काळात नागरी वेतन व भत्ते यांची रक्कम ही, भूसेना/वायुसेना राखीव दल/भारतीय नाविक राखीव दल/हवाई संरक्षण राखीव दल यांतील वेतन व भत्ते यांच्यापेक्षा अधिक असेल आणि अशा कर्मचाऱ्यांनी नागरी नेमणुकीवर असताना देय रजा घेतली नसेल तर, अशा प्रकरणी त्या दोहोंमधील तफावतीची रक्कम,

(बी) अशा कर्मचाऱ्यांनी त्याच्या खाती जमा असलेली रजा घेण्याचे ठरवले तर, सैनिकी सेवा वेतन व भत्ते यांच्या जोडीला नागरी रजा वेतन व भत्ते.

(२) युद्धसेवेत असताना, नागरी वेतन व भत्ते हे, भूसेना/वायुसेना राखीव दल/भारतीय नाविक राखीव दल/हवाई संरक्षण राखीव दल यांतील वेतन व भत्ते यांच्यापेक्षा अधिक असतील तर, अशा प्रकरणी त्या दोहोंमधील तफावतीची रक्कम.

(३) प्रशिक्षणाच्या व युद्धसेवेच्या ठिकाणाकडे जाण्याच्या व तेथून येण्याच्या कालावधीत त्यांनी रजा घेतली तर, नागरी रजा वेतन म्हणून मिळणारे नागरी वेतन व भत्ते.

टीप.—या नियमाच्या प्रयोजनार्थ, “नागरी वेतन” या संज्ञेचा अर्थ नियम ९ (३६) (एक) मध्ये व्याख्या केलेल्या “वेतन” या संज्ञेच्या अर्थप्रमाणे लावण्यात यावा.

२८. भारतीय नाविक राखीव दलातील जो राखीव सैनिक नागरी सेवेत असेल त्याला सैनिकी कामासाठी बोलावण्यात आले असता त्याचे वेतन व भत्ते

भारतीय नाविक राखीव दलातील जो राखीव सैनिक नागरी सेवेत असेल त्याला नियत-कालिक प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले असता, त्याला नाविक दलातील वेतन व भत्ते आणि नाविक दलातील त्याच्या वेतनापेक्षा त्याचे नागरी वेतन अधिक असल्यास तेवढी अधिक रक्कम मिळेल. मात्र, अशा अधिक रकमेस शासनाने खास मंजुरी दिली असली पाहिजे. यामध्ये अंतर्भूत असलेला जादा खर्च, त्याचे नागरी वेतन ज्या सर्वसाधारण शीर्षाखाळी खर्ची टाकण्यात येते त्या शीर्षाखाळी जाईल.

२९. प्रादेशिक सेनेचे सदस्य असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सैनिकी कामासाठी बोलावण्यात आले असता त्यांचे वेतन व भत्ते

(१) प्रादेशिक सेनेचे सदस्य असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रादेशिक मेना अधिनियमाच्या कलम ७ (३) अन्वये बोलावण्यात आल्यानंतर किंवा प्रादेशिक सेनेत सामील करून घेतल्यानंतर त्यांना, नागरी वेतन व भत्ते किंवा सैनिकी वेतन व भत्ते यांपैकी जे अधिक असरील ते वेतन व भत्ते मिळण्याचा हृक क असेल. मात्र नागरी भत्याचा हिंशेव करताना, शासकीय कर्मचाऱ्याला ज्या पदावरून बोलावण्यात आले असेल आणि प्रादेशिक मेनेनुन परत आल्यानंतर ज्या पदावर त्याची नियुक्ती करण्यात येणार असेल त्या पदाला संलग्न व अनुजोय असरील तेवढेच भत्ते (कायम प्रवास भत्ता व वाहन भत्ता खेरीजिकरून) विचारात घेण्यात येतील.

वरील नागरी वेतन व भत्ते हे सैनिकी वेतन व भत्ते यांच्यापेक्षा अधिक असरील त्या वावतीत—(एक) नागरी वेतन व भत्ते आणि (दोन) सैनिकी वेतन व भत्ते यांच्यामधील फरकाची रक्कम ही, त्या शासकीय कर्मचाऱ्याचे नागरी वेतन ज्या सर्वसाधारण शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येते, त्या शीर्षाखाली जाईल.

(२) प्रादेशिक सेनेच्या नागरी पथकांचे (अर्बन युनिट) सदस्य असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना, नवप्रविष्ट म्हणून त्यांच्या प्रशिक्षणाच्या काळात किंवा वार्षिक प्रशिक्षणाच्या काळात शिविरात उपस्थित राहण्यासाठी व (एक) निशाणवाजीचा शिक्षणक्रम, (दोन) विहित व्यवसाय चांचणी किंवा (तीन) विहित हिंदी परीक्षा दांसाठी, वर्षातून अल्प कालावधीपुरतेच प्रादेशिक सेनेत सामील करून घ्यावयाचे असते. अशा प्रकारे त्यांना सामील करून घेतल्याच्या (इम्बॉडीमेन्ट) कालावधीमध्ये त्यांना विशेष नैमित्तिक रजा देण्यात यावी आणि ते आपले नागरी पद धारण करीत आहेत असे समजण्यात यावे. त्यांच्या प्रशिक्षणाचा उर्वरित भाग, त्यांना सेवेत सामील करून न घेता कार्यालयीन वेळेवाहेर पूर्ण करून घेण्यात यावा. त्यांना प्रादेशिक सेनेत सामील करवून घेऊन तो विशेष नैमित्तिक रजेचा म्हणून समजण्यात आलेला कालावधी आणि प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी या दोन्हीं काळांत, त्या शासकीय कर्मचाऱ्यांना, संरक्षण सेवा अंदाजपत्रकातून मिळणारे सैनिकी वेतन व भत्ते यांशिवाय आणखी त्यांच्या नागरी पदाचे संपूर्ण वेतन व भत्ते मिळण्याचा हृक असेल.

३०. राष्ट्रीय छात्रसेना, इत्यादींचे अधिकारी असलेल्या अध्यापकांना वार्षिक कॅडर शिविर इत्यादींसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यात आल्यास त्यांचे वेतन व भत्ते

शासकीय महाविद्यालयांतील किंवा शाळांतील जे अव्यापक राष्ट्रीय छात्रसेनेचे अधिकारी (वरिष्ठ स्तर/कनिष्ठ स्तर/मुलीचा विभाग) असरील त्यांना वार्षिक कॅडर शिविरे, एकत्रित कॅडर आणि समाज सेवा शिविरे, उजळणी पाठ्यक्रम आणि सशस्त्र सेनादलांच्या शाळांमधील आणि सशस्त्र दलांच्या युनिटांमधील प्राधिकृत पाठ्यक्रम यांसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलावले असता, त्या कालावधीत (या कालावधीमध्ये येणाऱ्या सुट्या व रविवार धरून)

त्यांना नागरी वेतन व भत्ते यांव्यतिरिक्त आणखी त्यांच्या पदाचे वेतन व भत्ते मिळतील. प्रस्तुत खर्च हा त्या त्या शिविरांचा खर्च ज्या सवेसाधारण शीषांखाली खर्ची टाकण्यात येतो त्या शीषांखाली जाईल.

### ३१. प्रशिक्षण घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या

नियम ९ (१४) च्या खंड (सी) ते (जी) आणि (एच) (सात) अन्वये कर्तव्यार्थ असल्याचे समजण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न नियुक्त्या करून शासनावर कोणताही जादा खर्चाचा वोजा टाकण्यात येऊ नये. तथापि, सक्षम प्राधिकाऱ्यास, प्रशिक्षण घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या देण्याचे प्राधिकार शासनाने दिले असतील तर अशा प्रकरणी तो तसे करू शकेल.

टीप.—या नियमान्वये स्थानापन्न नियुक्तीची व्यवस्था करण्यात आल्यावर अधिसंख्य पद निर्माण करण्याची आवश्यकता नाही.

### ३२. सैन्यात दाखल होणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या

सेनेतील भारतीय राखीव अधिकारी दलामध्ये दाखल झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जेव्हा प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येते व नियम ९ (१४) (एच) (एक) अन्वये प्रशिक्षणाच्या कालावधीत, ते कर्तव्यार्थ असल्याचे समजण्यात येते तेव्हा, अशा नागरी कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या देता येतील. यात अंतर्भूत असलेला जादा खर्च हा नागरी अंदाजपत्रकात खर्चखाती टाकण्यात येईल.

### ३३. प्रादेशिक सेनेमध्ये दाखल होणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या

जे नागरी शासकीय कर्मचारी प्रादेशिक सेनेत दाखल झालेले आहेत आणि निदेशन पाठ्यक्रमास उपस्थित राहत असताना किंवा सैनिकी कामासाठी बोलावले असताना अशा सामीलीकरणाच्या कालावधीत ज्यांना नियम ९ (१४) (एच) (तीन) अन्वये कर्तव्यार्थ असल्याचे समजण्यात येते, त्या कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानापन्न बढत्या देता येतील. यात अंतर्भूत असलेला जादा खर्च हा नागरी अंदाजपत्रकात खर्चखाती टाकण्यात येईल.

### ३४. कार्यभारक्षेत्राच्या मर्यादिबाहेर व्यतीत केलेल्या कालावधीकरिता योग्य प्राधिकाराराशिवाय वेतन व भत्ते अनुज्ञेय नसणे

मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, विशेष सचिव, मुख्यमंत्र्याचे सचिव, शासनाचे सचिव किंवा आपल्या वैध अधिकारांच्या मर्यादित कर्तव्य पार पाडणारा पोलीस अधिकारी किंवा दारूवंदी व उत्पादनशुल्क आयुक्तांच्या आदेशानुसार कर्तव्य पार पाडणारा उत्पादनशुल्क अधिकारी हे खेरीजकरून कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या कार्यभारक्षेत्राच्या मर्यादिबाहेर त्याने व्यतीत केलेल्या कोणत्याही कालावधीबद्दल वेतन व भत्ते, योग्य प्राधिकाराराशिवाय मिळण्याचा हक्क असणार नाही. सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीने शासकीय कर्मचाऱ्याला भारतातील कोणत्याहा भागामध्ये शासकीय कामासाठी जाता येईल—मग तो भाग महाराष्ट्र राज्याच्या कुटीच्या आत असो किंवा बाहेर असो—आणि अशा कामावद्दल त्याला वेतन व भत्ते घेता . . . . .

**३५. राज्यपाल अथवा मंत्री यांच्यावरोबर असताना शासकीय कर्मचाऱ्याची कार्याधिकारक्षेत्राभधील अधिकृत अनुपस्थिती**

राज्यपाल अथवा मंत्री यांच्यावरोबर काही काळ राहावे लागल्याने शासकीय कर्मचारी हे आमल्या कार्याधिकारक्षेत्रामध्ये जेवढा काळ अनुपस्थित असतील तेवढ्या कालावधीची त्यांच्या वेतनाची व प्रवास भत्यांची विले मंजूर करण्यासाठी उपसचिव, संबंधित विभागाचा अवर/सहायक सचिव अथवा नियंत्रक अधिकारी यांची स्वाक्षरी पुरेशी समजण्यात यावी.

**३६. क्रमप्राप्त म्हणून वेतनवाढ देणे**

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ याच्या संवंधित तरतुदीन्वये शिक्षा म्हणून वेतनवाढ रोखण्यात आलेली नसेल तर, सर्वसामान्यपणे ती वेतनवाढ क्रमप्राप्त म्हणून दिली जाईल. वेतनवाढ रोखून ठेवण्याचे आदेश देताना ती रोखून ठेवणारा प्राधिकारी पुढील गोष्टी नमूद करील—

(एक) वेतनवाढ रोखून ठेवल्याचा कालावधी;

(दोन) वेतनवाढ स्यगित केल्याचा परिणाम म्हणून आगामी वेतनवाढी लांबणीवर पडतील किंवा नाही, आणि

(तीन) ज्या कालावधीकरिता वेतनवाढ रोखून ठेवण्यात येईल तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यामधून, मध्यंतरी घेतलेल्या कोणत्याही रजेचा काळ वगळला जाईल किंवा नाही.

**३७. दक्षता रोध पार करण्यास मंजूरी**

(१) एखाद्या समयश्रेणीमध्ये दक्षता रोध विहित करण्यात आलेला असेल त्यावावतीत दक्षता रोधाच्या लगलनंतरची वेतनवाढ, नियम ३६ अन्वये अथवा शासकीय कर्मचाऱ्यास लागू होणाऱ्या संवंधित शिस्तविषयक नियमांन्वये वेतनवाढ रोखून ठेवण्याचा अधिकार असलेल्या प्राधिकाऱ्याच्या, किंवा यावावतीत शासताने सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे अधिकार दिलेल्या कोणत्याही प्राधिकाऱ्याच्या विशेष मंजूरीखेरीज, शासकीय कर्मचाऱ्याला मंजूर करण्यात येणार नाही.

(२) पूर्वी दक्षता रोध लागू करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास तो पार करण्याची त्यानंतर परवानगी देण्यात आली असेल, तेव्हा दक्षता रोध काढून टाकण्यात आल्याचे घोषित करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी त्या समयश्रेणीमध्ये ठरवून देईल. अशा टप्प्यावर अशा शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन निश्चित होईल. अशा प्रकरणांमध्ये द्यावयाचे वेतन, त्याला दक्षता रोधावर अडवण्यात आले नसते तर ज्या दराने वेतन मिळाले असते त्यापेक्षा अधिक असता कामा नये.

टीय.—दक्षता रोधावर वेतनवाढ रोखून ठेवलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या वावतीत, त्यांच्या कामाचा दर्जा सुधारला आहे की नाही आणि सर्वसाधारणपणे ज्या दांपांकरिता दक्षता रोधावर त्यांची वेतनवाढ रोखून ठेवण्यात आली होती असे दोष, दक्षता रोध दूर करणे शक्य होईल इतपत सुधारण्यात आले आहेत की नाहीत हे ठरवण्याच्या दृष्टीने दरवर्षी जुलै महिन्यामध्ये किंवा त्या सुमारास त्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालांच्या संदर्भात त्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा.

३८. रजा व पदग्रहण अवधी संपत्त्यानंतरच्या अनुपस्थितीचा काळ वेतनवाढीसाठी जमेस न धरणे

रजा व पदग्रहण अवधी संपत्त्यानंतरच्या अनुपस्थितीचा काळ नियम ३९, अन्वये वेतनवाढीच्या प्रयोजनार्थ जमेस धरता येणार नाही.

### ३९. वेतनवाढीसाठी जमेस धरावयाची सेवा

समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी ज्या शर्तीवर सेवा जमेस धरण्यात येईल त्या शर्ती पुढील तरतुदीमध्ये विहित केल्या आहेत :—

(१) नियम ११, १४, २० व ४४ च्या तरतुदीच्या अधीन राहून, समयश्रेणीतील एखाद्या पदावरील कर्तव्याचा संपूर्ण कालावधी, त्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी जमेस धरण्यात येईल.

समयश्रेणीतील पुढील वेतनवाढीची तारीख ठरवण्यासाठी, अशा समयश्रेणीतील वेतनवाढीकरिता हिशेबात धरले जात नाहीत असे सर्व कालावधी मिळून होईल तेवढा कालावधी वेतनवाढीच्या तारखेत मिळविण्यात येईल :

परंतु अशी वेतनवाढ, ज्या महिन्यामध्ये देय होईल त्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनुज्ञेय असेल.

टीप.—वरील परंतुक परिवीक्षाधीन कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.

अपवाद १—(ए) परिवीक्षाधीन म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतनवाढ (वेतनवाढी) परिवीक्षेच्या कालावधीत पुढीलप्रमाणे विनियमित करण्यात यावी :—

(एक) अशा कर्मचाऱ्याची पहिली वेतनवाढ, त्याचा एक वर्षाचा परिवीक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यावर देण्यात यावी आणि नंतरची वेतनवाढ, त्याने परिवीक्षेचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यावर देण्यात यावी.

(दोन) एखाद्या कर्मचाऱ्याचा परिवीक्षेचा कालावधी, विहित अवधीत तो विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे किंवा परिवीक्षेच्या कालावधीमध्ये त्यांने रजा घेतल्यामुळे, लांबलेला असेल आणि अशा कर्मचाऱ्याने परिवीक्षेचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर दीर्घ मुदतीच्या तत्त्वावर त्याची त्या पदावर नियुक्ती झाली असेल तेव्हा, जर तो परिवीक्षाधीन नसता तर, त्याला जे वेतन मिळाले असते असे वेतन व आनुषंगिक थकबाकी देण्यात यावी.

(तीन) काम असमाधानकारक असल्यामुळे ज्याचा परिवीक्षेचा कालावधी लांबलेला आहे अशा कर्मचाऱ्यास, परिवीक्षेचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्याच्या तारखेपासून फक्त दुसरी वेतनवाढ देण्यात यावी. परंतु, तो थकबाकी मिळण्यास पात्र असणार नाही.

(बी) वर्गीकृत पदावर येट नियुक्त केलेला शासकीय कर्मचारी” या गवदप्रदोगामध्ये पुढील कर्मचाऱ्यांचा अंतर्भवि होतो—

(ए.) एखाद्या नंवरामध्ये एखादे स्थायी पद कायमपणे धारण करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्याची खुल्या स्पर्धेत निवड होऊन अन्य पदावर परिवर्तीकार्धीन म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल अना शासकीय कर्मचारी; आणि

(दोन) उद्याची अवा रीतीने नियुक्ती करण्यात आली आहे, पण ज्याला त्या पदाशी संलग्न असलेल्या समयश्रेणीत मुरुवारीसच उच्च वेतन देण्यात आले आहे असा कर्मचारी.

अपवाद २.—भूमि अभिलेख विभागात आठ महिन्यांसाठी कामावर ठेवलेल्या चपराशांच्या वावटीत तो चपराशी, ज्या कालावधीत अशी आस्थापना अतित्वात नसेल अशा कालावधीच्या लगतपूर्वी व लगतनंतर म्हणजेच—

(एक) ज्या तारखेस त्या आस्थापनेवरील चपराशांना कार्यमुक्त करण्यात आले असेल अवा तारखेला, आणि

(दोन) ज्या तारखेस त्या आस्थापनेवरील चपराशांना पुन्हा कामावर घेण्यात आले असेल त्या तारखेला,

प्रत्यक्षात कामावर हजर असेल तरच केवळ, असा कालावधी अवा आस्थापनेसाठी मंजूर केलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी कर्तव्यार्थ कालावधी म्हणून गणला जाईल.

(२) (ए) ज्या पदावर शासकीय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार आहे अशा पदास लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी, त्याचप्रमाणे जर त्याचा धारणाधिकार स्थगित झाला नसता तर ज्या पदावर त्याचा धारणाधिकार राहिला असता असे कोणतेही पद किंवा पदे असल्यास, त्यांना लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ यांतील नियम २७ च्या पोट-नियम (१) मध्ये उल्लेखिलेल्या कमी वेतनाच्या पदाहून अन्य अशा दुसऱ्या एखाद्या पदावरील सेवा (मग अशी सेवा कायम नात्याने असो किंवा स्थानापन्न या नात्याने असो), भारतामध्ये किंवा भारतावाहेर प्रतिनियुक्तीवर केलेली सेवा (मग अशी सेवा प्रशिक्षणार्थ असो वा अन्य प्रयोजनार्थ असो) आणि वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य कारणावरून घेतलेल्या असाधारण रजेखेरीज इतर प्रकारची रजा, या वाबी हिशेवात धरण्यात येतील.

(बी) यात नमूद केलेल्या निर्धारण अधीन राहून, शासकीय कर्मचारी ज्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत होता अशा पदाला लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी पुढील कालावधी हिशेवात धरण्यात येतील :—

(एक) असाधारण रजेखेरीज सर्व रजा;

(दोन) वैद्यकीय कारणास्तव घेतलेली असाधारण रजा;

(तीन) भारतात किंवा भारतावाहेरील प्रतिनियुक्ती किंवा दुसऱ्या विभागात तात्पुरती बदली;

(चार) प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी.

हिशेवात धरावयाचा कालावधी हा, कर्मचाऱ्याच्या सेवेत अशा प्रकारे व्यन्याय आला

नसता तर, तो मूळ विभागात त्या पदावर किंवा त्याहून वरच्या पदावर स्थानापन्न म्हणून ज्या कालावधीत राहिला असता अशा कालावधीपुरताच मर्यादित राहील :

परंतु, शासकीय कर्मचाऱ्याच्या आटोक्यावाहेरील एकांचा कारणास्तव किंवा उच्च वैज्ञानिक आणि/किंवा तंत्रशास्त्रीय अभ्यासासाठी, त्याने असाधारण रजा घेतली असल्यावद्दल शासनाची खात्री पटली असेल अशा कोणत्याही वावतीत, अशी असाधारण रजा खंड (ए) किंवा (बी) अन्वये वेतनवाढीसाठी हिंशेवात धरण्यात यावी असा निदेश शासन देऊ शकेल.

**टीप १.**--एखाद्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत असताना, जो कर्मचारी प्रशिक्षण पाठ्यक्रमामाठी किंवा निदेशन पाठ्यक्रमामाठी जाईल आणि असा पाठ्यक्रम घेत असताना यास कर्तव्यार्थ असल्याचे समजण्यात येईल अशा शासकीय कर्मचाऱ्याच्या वावतीत, अशा कालावधीत त्या स्थानापन्न पदाचे वेतन घेण्यास त्याला परवानगी देण्यात आली असेल तर, असा कर्तव्यार्थ कालावधी, प्रशिक्षण किंवा निदेशन पाठ्यक्रमामाठी यास पाठ्यपाठ्यापूर्वी तो ज्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत होता, त्या पदावरील वेतनवाढीसाठी हिंशेवात धरण्यात येईल.

**टीप २.**--वेतनवाढीसाठी हिंशेवात धरावयाचा रजेचा कालावधी, असा शासकीय कर्मचारी रजेवर गेला नसता तर, त्याने ज्या कालावधीत अशा पदावर स्थानापन्न म्हणून काम केले असते अशा कालावधीपुरता मर्यादित करण्यात यावा. या प्रयोजनार्थ, अशा पदावर नियुक्ती करण्यासाठी सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याने, वेतनवाढीची मागणी सादर करताना पुढील प्रमाणपत्र प्रस्तुत केले पाहिजे :--

प्रमाणित करण्यात देते की, श्री/श्रीमती/कुमारी ..... जर

ते/त्या ..... ते ..... ते ..... ते ..... ते ..... ते ..... ते ..... ते

या कालावधीत रजेवर गेले नसते/गेल्या नसत्या तर, ..... तर, ..... तर, ..... तर,

या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते/राहिल्या असत्या.

**सूचना १.**--आर्कस्मिक नियीतून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कार्यव्यवी अस्थापतेवरील कर्मचाऱ्यांना टीप २ लागू होत नाही.

**सूचना २.**--वरील टीप २ मध्ये उल्लेखिलेले प्रमाणपत्र, परिवीक्षावधीन कर्मचाऱ्यांच्या वावतीत आवश्यक नाही.

**सूचना ३.**--रजेवर जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या रिक्त पदावर स्थानापन्न नियुक्तीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसेल आणि संवंधित शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर त्याच पदावर रुजू होईल तेहा रजा मंजूर करणारा प्राधिकारी वरील प्रमाणपत्र देऊ शकेल.

**सूचना ४.**--वरील प्रमाणपत्राच्या प्रयोजनार्थ, विभागप्रमुख हे त्यांच्या नियंत्रणाखालील वर्ग दोन-मध्यील अधिकाऱ्यांच्या वावतोत सक्षम प्राधिकारी म्हणून समजण्यात येतील---मग रिक्त पद भरण्यात आलेले असो वा नसो.

**अपवाद**--रजामुदती रिक्त पदावर स्थानापन्न नियुक्तीची व्यवस्था करण्यात आली असेल तेहा रजेवर जाणाऱ्या सहायक किंवा जिल्हा न्यायाधीशाच्या वावतीत, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रबंधक असे प्रमाणपत्र देऊ शकतील. मात्र, ज्यासंवंधी प्रमाणपत्र देण्यात येईल अशा रजेच्या कालावधीत अशा रजेवर जाणाऱ्या अधिकाऱ्याला कनिष्ठ असलेल्या निदान एका तरी अधिकाऱ्याने, यथास्थिति स्थानापन्न सहायक किंवा जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केलेले असले पाहिजे.

(३) समयवेतन श्रेणीत एखाद्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करत असताना किंवा अस्थायी पद धारण करत असताना, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याहून वरच्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करण्यासाठी किंवा वरचे अस्थायी पद धारण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आणि भागाहून त्याची खालच्या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली तर किंवा त्याच समयवेतन श्रेणीतील पदावर त्याची नियुक्ती किंवा पुनर्नियुक्ती करण्यात आली तर, वरच्या पदावरील त्याची स्थानापन्न किंवा तात्पुरती सेवा, अशा खालच्या पदाळा लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिंशेवात धरण्यात येईल. तथापि, खालच्या पदावरील वेतनवाढीसाठी हिंशेवात धरला जाणारा वरच्या पदावरील स्थानापन्न सेवेचा कालावधी हा, अशा शासकीय कर्मचाऱ्याची वरच्या पदावर नियुक्ती झाली नसती तर, ज्या कालावधीत खालच्या पदावर त्याने स्थानापन्न म्हणून काम केले असते त्या कालावधीपुरता मर्यादित राहील.

वरच्या पदावरील नियुक्तीच्या वेळी जो शासकीय कर्मचारी प्रत्यक्षात खालच्या पदावर स्थानापन्न नव्हता, पण ज्याची अशा वरच्या पदावर नियुक्ती करण्यात आली नसती तर एरब्ही अशा खालच्या पदावर किंवा त्याच समयवेतन श्रेणीतील पदावर स्थानापन्न म्हणून ज्याने काम केले असते अशा शासकीय कर्मचाऱ्यास देखील हा पोटनियम लागू होतो.

**टोप.**—वरचे पद हे, शासकीय कर्मचारी ज्या विभागात काम करतो त्या विभागातील आहे किंवा त्या विभागाबाहेरील आहे ही गोष्ट विचारात न घेता त्याला वरील सवलत देणे हा या पोटनियमाचा उद्देश आहे.

(४) एखाद्या संवर्गवाह्य पदावरून मूळ संवर्गात प्रत्यावर्तित झाल्यानंतर, जेब्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यास संवर्गवाह्य पदच्या वेतनमानापेक्षा कमी वेतनमान असलेल्या पदावर नियुक्त करण्यात आले असेल, परंतु त्या पदाची समयश्रेणी संवर्गवाह्य पदावर त्याची वदली होण्याच्या वेळी त्याने धारण केलेल्या पदाप्रमाणे नसेल तर, त्याने संवर्गवाह्य पदावर वरच्या वेतनमानात केलेली सेवा संवर्ग पदाळा लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिंशेवात धरण्यात येईल.

(५) स्वीयेतर सेवा ही—

(ए) शासकीय सेवेतील ज्या पदावर शासकीय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार असेल तसेच त्याचा धारणाधिकार निलंवित झाला नसता तर ज्या पदावर किंवा पदांवर त्याचा धारणाधिकार राहिला असता अशा पदाळा लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिंशेवात धरली जाईल,

(बी) स्वीयेतर सेवेत वदली झाली त्यावेळी ज्या पदावर तो स्थानापन्न म्हणून असेल त्या पदावर जितका काळ स्थानापन्न म्हणून राहिला असता किंवा, तो स्वीयेतर सेवेवर गेला नसता तर त्याच समयश्रेणीतील ज्या पदावर तो जितका काळ स्थानापन्न म्हणून राहिला असता, किंवा स्वीयेतर सेवेत असताना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंवन, वडतफ्फा व सेवेतून काढून टाकणे यांच्या

काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियम ६२ प्रमाणे त्याला मागाहून अशा कालावधीसाठी बढती मिळाली असती, अशा पदाला लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिशेवात धरली जाईल, आणि

(मी) संवर्गवाह्य पदावरून प्रत्यावर्तित ज्ञाल्यानंतर एखादा शासकीय कर्मचारी मूळ संवर्गतील कमी वेतनमानाच्या ज्या पदावर नियुक्त करण्यात आला असेल त्या पदाला लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिशेवात धरली जाईल.

#### (६) पदग्रहण अवधी हा--

(एक) जर महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, वडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम १९८१ मधील नियम १० (१) खालील असेल तर तो, शासकीय कर्मचाऱ्याचा ज्यावर धारणाधिकार आहे अशा पदाला लागू असलेल्या किंवा अशा शासकीय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार निलंबित करण्यात आला नसता तर ज्यावर त्याचा धारणाधिकार राहिला असता अशा पदाला लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी, त्याचप्रमाणे पदग्रहण अवधीमध्ये शासकीय कर्मचारी ज्या पदाचे वेतन घेत असेल त्या पदाला लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिशेवात धरला जाईल; आणि

(दोन) जर वरील (एक) मध्ये उल्लेखिलेल्या नियम १० च्या पोट-नियम (२) खालील असेल तर, तो सुरु होण्यापूर्वी रजेच्या शेवटच्या दिवशी त्याने धारण केलेल्या पदाला/पदांना लागू असलेल्या समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिशेवात धरला जाईल.

#### ४०. मुदतपूर्व वेतनवाढ

समयवेतन श्रेणीवरील शासकीय कर्मचाऱ्याला प्राधिकारी मुदतपूर्व वेतनवाढ देऊ शकेल. मात्र त्या प्राधिकाऱ्याला त्याच संवर्गात त्याच वेतनमानात नवीन पद निर्माण करण्याचा अधिकार असला पाहिजे.

टीप.—वेतनवाढीच्या नियत तारखेवर काहीही परिणाम होणार नाही, (म्हणजेच मुदतपूर्व वेतनवाढीनंतरची पुढील वेतनवाढीच्या नियत तारखेस देण्यात यावी. भग संबंधित कर्मचारी समयश्रेणीतील त्या टप्प्याला नेहमीच्या काळांपेक्षा कमी काळ राहणार असला तरी हरकत नाही), असे मुदतपूर्व वेतनवाढ मंजूर करण्याचा आदेशात स्पष्ट केलेले नसेल तर, मुदतपूर्व वेतनवाढीनंतर पुढील वेतनवाढ मिळण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला त्या समयश्रेणीतील दोन क्रमवर्ती टप्प्यांमधील संपूर्ण विहित कालावधीपर्यंत त्या वाढीव वेतनमानादर धांवावे लागेल असे त्या आदेशात घनित असल्याचे समजण्यात येईल.

सूचना.—नियत तारखेपूर्वी एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यास समयवेतनश्रेणीतील वेतनवाढ देण्यासंबंधीच्या प्रस्तावाची अत्यंत काटेकोरपणे छानती करण्यात यावी. वैयक्तिक वेतन मंजूर करणे ज्या परिस्थितीत समर्थनीय ठरेल अशी परिस्थिती (म्हणजेच शासकीय सेवेतील पहिली नियुक्ती, किंवा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने केलेली लक्षणीय कामगिरी किंवा इतर काही विशेष कारणे) सेवीज कस्तन एरबी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशा मुदतपूर्व वेतनवाढीची शिफारस करण्यात येऊ नये किंवा त्याला अशी वेतनवाढ देण्यात येऊ नये.

#### ४१. अर्हतारहित लिपिक व भूमापक यांना अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अनुज्ञेय होणारे वेतन

(१) अर्हतारहित लिपिक सेवेत असताना आवश्यक ती अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्यास. त्याला परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून, अर्हताप्राप्त लिपिकास अनुज्ञेय असलेले प्रारंभिक वेतन देण्यात यावे आणि जर त्यास तेवढे किंवा त्याहून अधिक वेतन अगोंदरपासूनच मिळत असेल तर, त्यास एक आगाड वेतनवाढ देण्यात यावी. लिपिकाच्या पुढील वेतनवाढीचा कालावधी त्याच्या नेहमीच्या वेतनवाढीच्या तारखेपासून हिशेवात धरण्यात येईल.

(२) पांटनियम (१) खाली अनुज्ञेय असलेली सबलत, योग्य त्या फेरफारांसह, भूमि अभिलेख विभागातील, अर्हतारहित भूमापकांना देखील देण्यात यावी.

#### ४२. शिक्षा म्हणून वेतनाचे कमीकरण

(१) जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन शिक्षा म्हणून कमी करून ते त्याच्या समवश्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणण्यात आले तर, अशा प्रकारचा कमीकरणाचा (रिडक्शन) आदेश देणारा प्राधिकारी, असे कमीकरण किंती काळ अंमलात राहील आणि परिस्थिती पूर्ववत झाल्यावर कमीकरणाच्या कालावधीमुळे पुढच्या वेतनवाढी लांबणीवर पडतील किंवा काय आणि पडत असतील तर किंती काळापर्यंत त्या लांबणीवर पडतील हे नमूद करील.

(२) एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यास शिक्षा म्हणून खालच्या सेवेत, श्रेणीत किंवा पदावर किंवा खालच्या समवश्रेणीवर आणण्यात आले तर असा कमीकरणाचा (रिडक्शन) आदेश देणारा प्राधिकारी, असे कमीकरण किंती कालावधीपर्यंत अंमलात राहील ते विनिर्दिष्ट करील किंवा करणार नाही. परंतु जेथे असा कालावधी विनिर्दिष्ट केलेला असेल त्या वावतीत तो प्राधिकारी, परिस्थिती पूर्ववत झाल्यावर कमीकरणाच्या कालावधीमुळे पुढच्या वेतनवाढी लांबणीवर पडतील किंवा काय आणि पडत असतील तर किंती काळापर्यंत त्या लांबणीवर पडतील हे देखील नमूद करील.

**टीप—** कमीकरणाचा आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याने आदेशात असे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे को, ज्या कालावधीपर्यंत असे कमीकरण अंमलात राहील तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी, कर्मचाऱ्याने मध्यांतरी घेतलेल्या रजेचा काळ कमीकरणाचा कालावधी मोजताना हिंगेवात धरला जाणार नाही.

#### ४३. वेतनवाढ रोखून ठेवणे किंवा कमीकरण यासंबंधातील आदेश रद्द ठरवण्यात किंवा दुरुस्त करण्यात येईल तेच्हा

एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून त्याची वेतनवाढ रोखून ठेवण्याचा आदेश किंवा त्यास खालच्या सेवेत, श्रेणीत किंवा पदावर किंवा खालच्या समवश्रेणीवर किंवा समवश्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणण्याचा आदेश, अपील केल्यावर किंवा पुनर्विलोकनानंतर सक्षम प्राधिकाऱ्याकडून रद्द ठरवण्यात आला असेल किंवा त्यात दुरुस्ती करण्यात

आली असेल तर, अशा शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन, या निदनात काहीही असेल तरी, पुढील रीतीने विनियमित होईल—

(ए) उक्त आदेश रट ठरवण्यात आला असेल त्या वावतीत, जर तो आदेश काढण्यात आला नसता तर जे वेतन मिळण्यास तो हक्कदार आला असता असे वेतन आणि त्याला प्रत्यक्षात मिळालेले वेतन यांतील फरकाची रक्कम, ज्या कालावधीपुरता असा आदेश अंमलात असेल त्या कालावधीकरिता, त्यास देण्यात येईल;

(बी) उक्त आदेशात दुरुस्ती करण्यात आली असेल त्या वावतीत, अशा प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेला उक्त आदेश जणू काही प्रथमपासूनच तसा काढण्यात आलेला होता असे समजून त्याचे वेतन विनियमित करण्यात येईल.

**स्पष्टीकरण**—या नियमाखाली सक्षम प्राधिकाऱ्याने आदेश देण्यापूर्वी कोणत्याही कालावधीच्या संवंधात शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनात सुधारणा करण्यात आली असेल तर, त्या कालावधीत त्याला अनुज्ञेय असलेले रजा वेतन व असल्यास (प्रवास भत्याखेरीज) कोणतेही भत्ते यामव्ये मुद्धारित वेतनाच्या आधारे सुधारणा करण्यात येईल.

#### ४४. मागील असंतत स्थानापन्न किंवा अस्थायी सेवा वेतनवाढीसाठी हिशेबात धरण्याची मर्यादा

शासनाकडे कोणत्याही कायम नियुक्तीवर नसलेल्या एखाद्या व्यक्तीची स्थानापन्न म्हणून स्थायी पदावर किंवा एखाद्या समयश्रेणीतील अस्थायी पदावर नियुक्ती करण्यात आली तर, त्याची अशा स्थायी पदावरील मागील असंतत स्थानापन्न सेवा किंवा अशा अस्थायी पदावरील त्याची असंतत सेवा, समयश्रेणीतील वेतनवाढीच्या प्रयोजनार्थ हिशेबात धरली जाणार नाही. मात्र, खाली दर्शविलेल्या मर्यादिपर्यंत ती हिशेबात धरली जाईल—

मागील संतत सेवेचा कालावधी	ज्या पदावर त्याची नियुक्ती आली असेल अशा पदाच्या समय- श्रेणीत त्याला द्यावयाच्या वेतनवाढीची संज्ञा
(१)	(२)
५ वर्षांहून कमी .. . .	काही नाही
५ वर्षे व त्याहून अधिक परंतु ७५५ वर्षांहून कमी .. .	१ वेतनवाढ
७५५ वर्षे व त्याहून अधिक परंतु १० वर्षांहून कमी .. .	२ वेतनवाढी
१० वर्षे व त्याहून अधिक .. . .	३ वेतनवाढी

**टीप १.**—प्रत्यक्षात नोकरी गेल्यामुळे सेवेत खंड पडला असेल तरच ती सेवा असंतत असल्याचे मानण्यात येईल.

**टीप २.**—एखाद्या व्यक्तीची स्थायी किंवा अस्थायी असलेल्या वरच्या पदावर स्थानापन्न नियुक्ती करण्यात येते तेव्हा नियम ३९ च्या पोटनियम (३) मधील तत्त्व लागू करण्यात यावे.

अपवाद—जेथे भरती करावयाच्या व्यक्तीच्या अंगी असलेले विशेष कौशल्य महत्त्वाचे आहे अगा, यासनाच्या साम्यतेने अधिसूचित करण्यात आलेल्या निवडक पदांच्या किंवा मंवगाच्या वावरीत, मागील असंतत नेवेपैकी निम्नी सेवा वेतनवाढीसाठी पुढील घर्तोवर हिणवात धरण्यात याची :—

(ए) आस्थापना विसर्जित करण्यात आली असेल त्या तारखेस आणि ती पुन्हा नुळ करण्यात आली असेल त्या तारखेस कर्मचारी प्रत्यक्षपणे कामावर हजर असल्या-व्येतीज, त्याला वेतनवाढ मंजूर करण्यात येऊ नये ;

(बी) वेतनवाढ ही आपोआप देण्यात येऊ नये. अशी वेतनवाढ देणे अगर न देणे हे नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या स्वेच्छानिर्णयावर अवलंबून असावे. भरती करण्यात वेणाच्या व्यक्तीची कार्यक्षमता लक्षात घेता, विहित नर्यादिपर्यंत जितक्या वेतनवाढी देणे सुमर्थनीय ठरेल तितक्या वेतनवाढी त्या प्राधिकाऱ्याने द्याव्यात ;

(सी) एखाद्या कर्मचाऱ्यास कार्यमुक्त केल्याची तारीख आणि त्यास पुन्हा कामावर नेमल्याची तारीख या दरम्यानचा कालावधी तीन वर्षांहून अधिक होत असेल त्यावरावतीत वेतनवाढीच्या प्रयोजनार्थ, त्याची मागील सेवा हक्क म्हणून हिणवात धरणी आगार नाही.

या अपवादाखालील सबलती मिळण्यास पाच म्हणून शासनाने अधिसूचित केलेल्या पदांची यादी पुढे दिली आहे :—

प्रशासनिक विभागाचे नाव	वरील नियम लागू होणारे पद	शेरा
नगरविकास व आरोग्य विभाग . .	(एक) मलेशिया हवालदार व मंजूर . .	दरसाल ४२ ते ६ महिन्यां-साठी कामावर लाव-स्यात येतात.
सार्वजनिक वांशकाम व पाटवंधारे विभाग.	(एक) स्टीम रोड रोलर चालक (ड्रायर्हर्स) (दोन) डिझेल किंवा ऑइल रोड रोलर चालक (तीन) विधण यंत्रचालक (वोर्सिंग मेकॅनिक्स) (चार) जोडारी (फिटर्स) (पाच) इंजिन चालक	
कृषि व महकार विभाग . . .	(एक) ट्रॅक्टर चालक . . . (दोन) वृक्षोक्तर चालक	नांगरटीच्या हंगामात वर्षाहील सात महिन्यां-करिता (नोव्हेंवर ते जून) यांत्रिक लागड विभागात ही पदे मंजूर करण्यात येतात.

### प्रकरण चार—भारतावाहेरील प्रतिनियुक्ती

**४५.** अध्ययन रजा मंजूर केल्याने प्रदोजन साध्य होत असेल तर भारतावाहेरील प्रतिनियुक्ती अनुज्ञेय नसणे

एखाद्या विशिष्ट प्रकरणातील गरज, अध्ययन रजा मंजूर केल्याने पुरेगा प्रमाणात भागत असेल तेव्हा शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत भारतावाहेर प्रतिनियुक्त करण्यात येऊ नये.

**४६.** भारतावाहेरील प्रतिनियुक्तीच्या काळात अनुज्ञेय असलेले वेतन व पूरक भत्ता

नियम ५५ मधील तरतुदीच्या अधीन राहून, शासनाच्या खास मंजुरीशिवाय कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला भारतावाहेर कर्तव्यार्थ प्रतिनियुक्तीवर पाठवू नये. जेव्हा उचित मंजुरी घेऊन एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला, त्याने भारतात धारण केलेल्या पदाच्या संबंधात अथवा कोणत्याही विशेष कार्यासाठी केलेल्या त्याच्या तात्पुरत्या नेमणुकीच्या संबंधात, भारतावाहेर कर्तव्यार्थ तात्पुरते प्रतिनियुक्त करण्यात येईल तेव्हा—

(ए) भारतातून निघतानाचा प्रवास सुरु करण्याच्या तारखेपासून परत येण्याच्या तारखेपर्यंतच्या कालावधीवहूल, तो भारतात कामावर असता तर त्याला जे वेतन मिळाले असते ते वेतन त्याला मिळेल;

(बी) शासन वेळोवेळी विहित करील अशा विशेष किंवा सर्वसाधारण आदेशांनुसार त्याला परदेशात पूरक भत्ता मिळेल.

**४७.** परदेशात रजेवर असताना प्रतिनियुक्त केलेल्या व्यक्ती

शासकीय कर्मचारी भारतावाहेर रजेवर असताना त्याची प्रतिनियुक्ती करण्यात आली तर, त्याला स्वेच्छेने पुढीलपैकी एका पर्यायाची निवड करता येईल :—

(ए) त्याला आपल्या रजेचा उपभोग घेणे चालू ठेवता येईल व त्या प्रकरणी प्रतिनियुक्तीच्या कालावधीत त्याच्या भारतातील वेतनाच्या एकषष्ठांश इतके मानदन त्याला देता येईल; किंवा

(बी) त्याला आपली रजा खंडित करता येईल व मंजूर करण्यात आलेल्या रजेपैकी उरलेली रजा, प्रतिनियुक्तीचा कालावधी संपत्यानंतर घेता येईल.

कर्तव्यार्थ नेमणूक केल्यामुळे निवासव्यवस्थेसाठी त्याला जादा खर्च करणे भाग पडले असे जर तो सिद्ध करू शकला तर, प्रतिनियुक्तीच्या कालावधीत, परिशिष्ट-दोनच्या नियम ६ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेला दैनिक भत्ता वरील दोन्ही प्रकरणी मिळण्यास तो पात्र असेल. त्याचप्रमाणे कर्तव्यार्थ म्हणून त्याने केलेल्या आवश्यक प्रवासाच्या संबंधात, परिशिष्ट-दोनमधील नियम ९ अन्वये अनुज्ञेय असलेला आनुषंगिक खर्च त्याला मिळेल. परंतु त्या परिशिष्टाच्या नियम ४ अन्वये भारतात परत येण्याचा खर्च मिळण्यास तो पात्र असणार नाही.

**४८. भारतावाहेर प्रतिनियुक्तीवर ज्ञाणाच्या शासकीय कर्मचाऱ्याला आपले पद सोडून देण्याची आवश्यकता नाही**

भारतावाहेर प्रतिनियुक्तीवर ज्ञाणाच्या शासकीय कर्मचाऱ्याला, त्याच्या जागी स्थानापन्न व्यवस्था करण्याचा विचार नसेल तर, त्याने पद सोडून देण्याची व कार्यभार प्रतिवेदन तयार करण्याची आवश्यकता नाही. अग्या प्रकरणांमध्ये प्रतिनियुक्तीच्या सुरुवातीची व प्रतिनियुक्तीच्या समाप्तीची निश्चित तारीख कोणती याविषयी संबंधित विभागाकडून/कार्यालयाकडून लेखापरीक्षा कार्यालयाकडे अधिकृत सूचना पाठविण्यात आली पाहिजे. तथापि, अध्ययनासाठी अथवा प्रशिक्षणासाठी प्रतिनियुक्तीवर किंवा प्रतिनियुक्ती-नि-विशेष रजा अटीवर भारतावाहेर ज्ञाणाच्या शासकीय कर्मचाऱ्याच्या वाबतीत, त्याच्या जागी कोणतीही स्थानापन्न व्यवस्था करण्यात आलेली नसली तरीही, त्याला आपले पद सोडवे लागेल व कार्यभार प्रतिवेदन तयार करावे लागेल.

**४९. भारतावाहेरील प्रतिनियुक्तीच्या कालावधीची संगणना**

शासकीय कर्मचारी भारतात आपल्या पदाचा कार्यभार ज्या तारखेस मुऱ्यादृ करील त्या तारखेपासून परतीनंतर तो ज्या तारखेस कामावर रुजू होईल त्या तारखेपर्यंतचा कालावधी हा प्रतिनियुक्तीच्या कालावधी असेल. तथापि, शासकीय कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येण्याच्या वेळी तो भारतावाहेर रजेवर असेल तर, त्याचा प्रतिनियुक्तीचा कालावधी तो जितके दिवस प्रत्यक्ष काम करील तितक्या दिवसांचा असेल.

टी.अ.—परिगिण्ठ-दोनमध्येल नियम ११ व १२ पहा.

**५०. भारत सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे गणना करावयाचे पारिश्रमिकाचे विदेशी चलनातील समझूल्य**

नियम ४६ च्या खंड (ए) किंवा (बी) अन्वये अनुज्ञेय असलेले वेतन, मानधन किंवा पूरक भत्ता याच्या विदेशी चलनातील समझूल्याची गणना भारत सरकार आपल्या नियंत्रणाखालील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाबतील विहित करील अशा विनिमय दराने करण्यात येईल.

**५१. भारतावाहेर प्रतिनियुक्तीवर असताना रजा वेतन व निवृत्तिवेतनार्ह वेतन याकरिता समुचित प्राधिकाऱ्याने ठन्वावयाचे वेतन**

नियम ४६ च्या खंड (ए) मध्ये येणाऱ्या “तो भारतात कामावर असता तर त्याला जे वेतन मिळाले असते ते वेतन” ह्या वाक्यप्रयोगातील “वेतन” ह्या संज्ञेचा अर्थ आणि “रजा वेतन” व “निवृत्तिवेतनार्ह वेतन” ठरविताना “वेतन” ह्या संज्ञेचा अर्थ, नियम ९ (३६) च्या संदर्भात शब्दशः लावण्यात यावा; आणि शासकीय कर्मचारी भारतात कामावर असता तर त्याला जे वेतन मिळाले असते ते वेतन या प्रयोजनासाठी भारतातील समुचित प्राधिकाऱ्याने निश्चित करावे. या शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रकारच्या कामासाठी भारतावाहेर प्रतिनियुक्तीवर पाठविलेले नसेल, परंतु भारतात व भारतावाहेर काम करणाऱ्या आयोगाच्या व समितीच्या ननत नेवेत नेमलेले असेल अशा कर्मचाऱ्यांच्या वाबतीत, भारतातच आयोगाच्या किंवा समितीच्या कामावर ते गहिले असते तर त्यांना जे वेतन मिळाले असते त्या वेतनाच्या संदर्भात वरील वाक्यप्रयोगाचा अर्थ लावण्यात यावा.

५२. विविध प्रशिक्षण योजनांखालील प्रशिक्षणाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांना शिफारस करून परदेशात प्रतिनियुक्त करण्यासंबंधीच्या अटी व शर्ती

ज्यावेळी शासनाच्या विविध विभागातके प्रशिक्षणाकरिता शासकीय कर्मचाऱ्याला दुनो. कोलंदो योजना, चार कलमी कार्यक्रम इत्यादीच्या विविध प्रशिक्षण योजनांखाली आणि अशासकीय संस्थांमार्फत (रॉकफेलर फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन इत्यादी) शिफारस करण्यात येणाऱ्या योजनांखालील प्रशिक्षणाकरिता परदेशात पाठविण्याची शिफारस करण्यात येते, त्यावेळी त्यांची शिफारस करणाऱ्या विभागाने पुढील शर्ती पूर्ण होत असल्यावहूल त्याची करून घ्यावी :—

**प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संबंधात  
पूर्ण करावयाच्या शर्ती**

(एक) वित्तीय सहाय्य मिळणाऱ्या योजनांखाली शासकीय कर्मचाऱ्यांचे परदेशात होणारे प्रशिक्षण नेहमी संबंधित विभागाच्या सांगण्यावहनच झाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत शासकीय कर्मचाऱ्याने शिष्यवृत्त्यांकरिता परदेशी शासनाकडे किंवा संघटनांकडे स्वतःहून जाऊ नये किंवा त्यांच्याशी परस्पर वाटाधाटी करू नयेत.

(दोन) हे प्रशिक्षण विशेषीकृत क्षेत्रांमधील असले दाहिजे. ते घेतल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला एखादी विद्याविषयक पदवी किंवा पदविका मिळणार आहे किंवा नाही ही बाब विशेष महत्त्वाची मानण्यात येऊ नये, तर प्रशिक्षणामुळे त्या कर्मचाऱ्याचा केवळ व्यक्तिशः फायदा न होता, त्याला नेमून वेणाऱ्या विभागाच्या दृष्टीने त्याचे ते प्रशिक्षण फायदेशीर ठरेल असे त्या प्रशिक्षणाचे स्वरूप असले पाहिजे.

(तीन) प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेली असली पाहिजे आणि त्याला ज्या विषयामधील किंवा क्षेत्रामधील प्रशिक्षण मिळणार असेल, त्या विषयाची किंवा त्या क्षेत्राची पुणेजी पादवैभूमी माहीत असली पाहिजे. तथापि, जेव्हा पाच वर्षांच्या सेवेची अट घालणे ब्राजवी ठरणार नाही अगा स्वरूपाचेच प्रशिक्षण असेल तेव्हा अगा प्रकरणात अशी अट अगर मर्यादा शिथिल करता येईल. उदाहरणार्थ ज्या प्रकरणात उमेदवाराना रीतसर पदनियुक्त करण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे या अटीवर त्यांची भरती करण्यात येते ती प्रकरणे.

(चार) कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची निवान तीन वर्षे सेवा शिल्लक असली पाहिजे आणि त्या कालावधीत तो सेवानिवृत्त होण्याचे अपेक्षित नमावे.

(पाच) अन्य शासन किंवा शासनवत संस्था किंवा स्थानिक मंडळ यासारख्या प्राधिकरणाकडून उसनवारीने घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या वावतीत, त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर किमान तीन वर्षांसाठी त्याची सेवा शासनाला उपलब्ध करून देण्यास त्या प्राधिकरणाची संमती असावी.

(सहा) शासनाच्या तात्पुरत्या मेवेत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वावतीत, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर किमान तीन वर्षेपर्यंत तो मेवेत राहील अशी ब्राजवी शक्यता असली पाहिजे.

(सात) प्रशिक्षणाकरिता प्रतिनियुक्तीवर पाठविष्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने, मग तो शासनाच्या काळम नेवेत असू किंवा तात्पुरत्वा भेवेत असू, परिविष्ट—तीन मधील योग्य उमुन्यात हर्मीपत्र लिहून देणे आवश्यक आहे.

### मंजुरीच्या अटी

(ए) वेतन.—(एक) अवा शासकीय कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीचा संपूर्ण कालावधी हा, एकावेळी सर्वसाधारणणे १८ महिन्यांपेक्षा अधिक असू नये. तो प्रतिनियुक्तीचा पूर्णवेतनी कालावधी म्हणून मानण्यात येईल व तो कर्मचारी भारतात सेवेत असता तर त्याला जितके वेतन मिळाले असते तितके पूर्ण वेतन त्याला त्या कालावधीत देण्यात येईल.

(दोन) हा कमाल १८ महिन्यांचा कालावधी नंतर वाढवावा लागल्यास, शासकीय कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्तीवर पाठविले नसते तर अन्यथा त्याला जितके वेतन मिळाले असते त्याच्या अर्धे वेतन, वाढीव कालावधीत देण्यात येईल.

(बी) महागाई भत्ता.—परदेशात प्रतिनियुक्तीवर पाठविले नसते तर संवंधित शासकीय कर्मचाऱ्याला ज्या दराने महागाई भत्ता मिळाला असता त्याच दराने त्याला प्रशिक्षण काळातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये महागाई भत्ता मिळेल. प्रशिक्षणाच्या पहिल्या सहा महिन्यानंतर महागाई भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

(सी) पूरक भत्ता.—परदेशात प्रतिनियुक्तीवर पाठविले नसते तर, त्याला महाराष्ट्रात ज्या दराने पूरक भत्ता देण्यात आला असता त्याच दराने महाराष्ट्रात त्याच्या पदावरील अनुपस्थितीच्या काळातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये त्याला पुढील शर्तीवर पूरक भत्ता देण्यात येईल—

(एक) शासकीय कर्मचाऱ्याचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर, त्याला ज्या ठिकाणाहून प्रतिनियुक्तीवर पाठविष्यात आले असेल त्या ठिकाणी तो परत येण्याचा नंभव आहे असे प्रतिनियुक्ती मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याने प्रमाणित केले पाहिजे;

(दोन) शासकीय कर्मचाऱ्याने तो प्रतिनियुक्तीवर असताना अशाच प्रकारचा कोणताही भत्ता घेता कामा नये; आणि

(तीन) शासकीय कर्मचाऱ्याने असे प्रमाणित केले पाहिजे की, ज्या कालावधी-करिता त्याने या भत्त्याची मागणी केली आहे त्या कालावधीत त्याने आपले कुटुंब ज्या ठिकाणाहून त्याला प्रतिनियुक्तीवर पाठविष्यात आले होते त्या ठिकाणीच ठेवलेले होते.

(दी) घरभाडे भत्ता.—परदेशात प्रतिनियुक्तीवर पाठवले नसते तर त्यावेळी महाराष्ट्रात त्याला ज्या दराने घरभाडे भत्ता देण्यात आला असता, त्याच दराने त्याला प्रशिक्षणाच्या संपूर्ण कालावधीत वरील (सी) मधील (एक)ते(तीन) मध्ये विहित करण्यात आलेल्या शर्ती पूर्ण झाल्यास हा भत्ता देण्यात येईल. संवंधित शासकीय कर्मचाऱ्याला परदेशातील त्याच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीत शासकीय निवासस्थान ठेवून घेण्यास परवानगी देण्यात आली असेल तेव्हा, तो कर्मचारी प्रतिनियुक्तीवर गेला नसता तर

सर्वसाधारणपणे ज्या दराने प्रभाडे आकाशानात आले असते त्याचे दराने ते आकारण्याचे चालू ठेवण्यात यावे.

(ई) प्रवास भत्ता.—प्रतिनियुक्तीच्या अटीनुसार प्रगिळणाकरिता परदेशी जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला प्रदाण करण्यापूर्वीचे सोपस्कार, उदाहरणार्थ वैद्यकीय तपाळणी, पासपोर्टची व्यवस्था इत्यादी वार पाढण्याकरिता जास्तीत जास्त चार दिवसांची मुदत देण्यात येईल आणि ही मुदत संकमणकाळ म्हणून मानण्यात येईल. भारतातील ज्या ठिकाणाहून तो परदेश प्रवासाला निघणार असेल त्या ठिकाणापर्यंतच्या प्रवासाचा खर्च व परदेशाच्या भूमीवर उत्तरल्यानंतर कामाच्या ठिकाणापर्यंतच्या प्रवासाचा खर्च मिळायाचा त्याला हळक असेल. या प्रयोजनाकरिता “प्रवासाचा खर्च” या संज्ञेचा अर्थ दोन्यावर असतानाच्या प्रवासाकरिता मिळणारा प्रवास भत्ता असा ध्यावा. मात्र, संकमण काळात कोणताही दैनिक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

#### ५३. वेतनाचा काही भाग विदेशी चलनाच्या स्वरूपात घेणे

शासकीय कर्मचारी परदेशात प्रतिनियुक्तीवर असताना त्याच्या वेतनाचा किती भाग विदेशी चलनाच्या स्वरूपात घेण्यास त्याला परवानगी देण्यात यावी ते, शासनाने यावावतीत वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार निश्चित करण्यात येईल.

#### ५४. परदेशामधील प्रतिनियुक्तीच्या कालावधीतील प्रवास भत्ता

परदेशामध्ये प्रतिनियुक्तीवर असताना प्रवास भत्ता देण्यासंबंधातील नियम परिशिष्ट—दोनमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

#### ५५. पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस आयुक्त किंवा संचालक, आरोग्य सेवा, यांच्या आदेशानुसार भारताबाहेर प्रतिनियुक्ती

(१) पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस आयुक्त हे, निरीक्षकांच्या दर्जाच्या आणि त्याखालील दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला, गुन्हेगारांवरोवर जाण्यासाठी किंवा त्यांचा तावा घेण्यासाठी किंवा पोलीस अधिकारी या नात्याने त्यांच्या कर्तव्यांचाच भाग असलेल्या इतर कोणत्याही कामासाठी भारताबाहेरील कोणत्याही देशामध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवू शकतील.

(२) संचालक, आरोग्य सेवा हे, मनोरुग्णालयातील अवेक्षक आणि परिचर यांना, भारताबाहेरील कोणत्याही देशात जाणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांच्या-सोवत जाण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठवू शकतील.

### प्रकरण पाच—नियुक्त्यांचे एकत्रीकरण

५६. दोन किंवा अधिक पदांवरील नियुक्तीच्या कालावधीतील वेतन

अगोदरसासूनतव एखारे पद कायमपणे किंवा स्थानापन्न नात्याने धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला, तात्पुरता उपाय म्हणून एकाचवेळी एका किंवा त्याहून अधिक स्वतंत्र पदांवर स्थानापन्न म्हणून नियुक्त करता येईल किंवा त्याच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त एका किंवा अधिक स्वतंत्र पदांचा अतिरिक्त कार्यभार त्याजकडे सोपवता येईल. अशा प्रकरणामध्ये त्यांचे वेतन पुढीलप्रमाणे विनियमित करण्यात येईल :—

(ए) पहिल्या वावतीत वरील पदांपैकी ज्या पदांचे वेतन सर्वात जास्त असेल, त्या एकाच पदावर त्याची नियुक्ती झाली आहे असे समजून त्या पदांचे वेतन त्याला त्या पदावरील नियुक्तीच्या कालावधीपर्यंत मिळण्याचा हक्क असेल.

(बी) इतर प्रत्येक पदाकरिता त्या पदांच्या संभाव्य वेतनाच्या २० टक्के दराने परंतु दरमहा रूपये २५० एवढ्या मर्यादेपर्यंत, अतिरिक्त वेतन / विशेष वेतन घेण्यास परवानगी देता येईल, मग त्या शासकीय कर्मचाऱ्याची अशा पदावर (पदांवर) नियुक्ती झालेली असो किंवा त्याला त्या पदाचा (पदांचा) अतिरिक्त कार्यभार दिलेला असो. मात्र शर्त अशी की, अतिरिक्त वेतन / विशेष वेतन कोणत्याही परिस्थितीत ज्या सर्वोच्च पदाचा अतिरिक्त कार्यभार त्याने धारण केलेला आहे, त्या पदांच्या संभाव्य वेतनाच्या २० टक्क्यांहून अधिक होता कामा नये व त्याची मर्यादा दरमहा रूपये २५० पर्यंत राहील. जरी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती एकाहून अधिक स्वतंत्र पदांवर झालेली असली किंवा त्याला एकाहून अधिक स्वतंत्र पदांचा संपूर्ण किंवा चालू कार्यभार दिलेला असला तरी, अतिरिक्त वेतन / विशेष वेतन कोणत्याही परिस्थितीत, ज्या सर्वोच्च पदाचा अतिरिक्त कार्यभार त्याने धारण केला असेल, त्या पदांच्या संभाव्य वेतनाच्या २० टक्क्यांहून अधिक होता कामा नये व त्याची मर्यादा दरमहा रु. २५० पर्यंत राहील. तथापि, जर असा कार्यभार सोळा दिवसांहून कमी कालावधीकरिता धारण केला असेल किंवा जर तेवढ्याच कालावधीसाठी रीतसर नियुक्ती केलेली असेल तर, कोणतेही अतिरिक्त वेतन / विशेष वेतन मंजूर केले जाणार नाही.

(सी) न्यायिक विभागामधील रु. २,०००—१२५/२—२,२५० च्या निवड-श्रेणीतील पदे वारण करणाऱ्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतरांच्या वावतीत, रु. २,००० आणि त्याहून अधिक किमान वेतन असलेल्या वेतनमानामध्ये किंवा विस्तारित वेतनमानामध्ये वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला कोणतेही अतिरिक्त वेतन / विशेष वेतन अनुज्ञेय असणार नाही. तथापि, रु. २,०००—१२५/२—२,२५० यापेक्षा वरच्या वेतनमानामध्ये वेतन घेणाऱ्या, न्यायिक अधिकाऱ्यांना, कोणत्याही समतुल्य किंवा

वरच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार धारण करण्यावृद्ध योग्यतेही अतिशिवत वेतन/विशेष वेतन अनुज्ञेय असणार नाही.

\* (सी) रु. २,५०० व त्याहून अधिक किमान वेतन असलेल्या वेतनामध्ये किंवा विस्तारित वेतनमानामध्ये वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला कोणतेही अतिरिक्त वेतन/विशेष वेतन अनुज्ञेय असणार नाही.

टीप १.—अतिरिक्त पद किंवा पदं धारण करण्यावृद्ध अतिरिक्त वेतन आणि अतिरिक्त कर्तव्ये पार पाढण्यावृद्ध विशेष वेतन यांच्यातील भेद खाली स्पष्ट केला आहे :—

(एक) ज्या प्रकरणांमध्ये शासकीय कर्मचारी त्याच्या स्वतःच्या पदाची कर्तव्ये पार पाडत असतानाच एका किंवा अधिक स्वतंत्र पदांच्या कर्तव्यांची तात्त्विकदृश्या संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो अशा प्रकरणांमध्ये, त्याला कोणतेही अतिशिवत पारिश्रमिक मंजूर केले असल्यास त्यात “अतिरिक्त वेतन” असे संबोधावे.

(दोन) ज्या प्रकरणांमध्ये शासकीय कर्मचाऱ्याला, त्याच्या स्वतःच्या कर्तव्याशिवाय आणखी, अन्य एका किंवा अधिक पदांशी संलग्न असणाऱ्या कर्तव्यांपैकी दिशिण्ठ निवडक कर्तव्ये पार पाडावी लागतात, पण त्या अतिरिक्त एका किंवा अधिक पदावर शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली नमते अशा प्रकरणांमध्ये, कोणतेही अतिरिक्त पारिश्रमिक मंजूर केले असल्यास, ते विजेष वेतन ठरेल.

टीप २.—या नियमाच्या खंड (बी) च्या प्रयोजनार्थ “संभाव्य वेतन” न्हणजे, नियम ९(४२) अनुसार ज्या शासकीय कर्मचाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे अशा कर्मचाऱ्याची त्या पदावर रीतसुर वदली झाली असती तर नियम ११ अनुसार अतिरिक्त पदाच्या वेतनमानातील प्रारंभिक वेतन म्हणून त्याला जे वेतन मिळाले असते ते वेतन होय. तथापि, ज्या प्रकरणांमध्ये दुसऱ्या पदाचे कमाल वेतन, त्याच्या कायम पद वेतनापेक्षा कमी असेल, अशा प्रकरणांमध्ये त्या दुसऱ्या पदाचे कमाल वेतन, या नियमाच्या खंड (बी) च्या प्रयोजनार्थ संभाव्य वेतन मानावे.

टीप ३.—ज्या प्रकरणांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यास तात्पुरती सोय म्हणून एकाच दोन किंवा अधिक स्वतंत्र पदे धारण करण्यासाठी कायमपणे किंवा स्थानापन्न म्हणून नियुक्त करण्यात येईल अशा प्रकरणांमध्ये, जर पूरक भत्ता एका किंवा त्याहून अधिक पदांशी संलग्न केलेला असेल तर, सक्षम प्राधिकारी निश्चित करावील तितका पूरक भत्ता त्याला मिळेल. मात्र, असा भत्ता सर्व पदांशी संलग्न असणाऱ्या पूरक भत्त्यांच्या एकूण रकमेपेक्षा अधिक होता कामा नये.

टीप ४.—ज्या प्रकरणांमध्ये शासकीय कर्मचाऱ्याकडे, त्याच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त, एका किंवा अधिक स्वतंत्र पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेला असतो अशा प्रकरणांमध्ये, त्या दुसऱ्या पदांशी संलग्न असणारा कोणताही पूरक भत्ता त्याला मिळाणार नाही. मात्र, पूरक भत्ता हा कायम प्रवास भत्ता किंवा वाहन भत्ता असल्यास त्या वादतीत त्याला सक्षम प्राधिकारी ठरवील त्याप्रमाणे असा स्थायी प्रवास भत्ता (किंवा सर्वसाधारण प्रवास भत्ता) किंवा वाहन भत्ता मंजूर करता येईल.

टीप ५.—जेव्हा सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती दुसऱ्या पदावर स्थानापन्न नात्याने किंवा दुसऱ्या पदाचा चालू कर्तव्यभार धारण करण्यासाठी केली जाते तेव्हा, खंड (बी) च्या प्रयोजनार्थ त्याचे “संभाव्य वेतन” हे, त्याची अशी पुनर्नियुक्ती फक्त त्या दुसऱ्या पदावर झाली असती तर त्याला वेतन अधिक निवृत्तिवेतन (मृत्यु-नि-सेवा-निवृत्ति उपदानाचे निवृत्तिवेतन सममूल्य धरून) मिळून जी एकूण रकम मिळाली असती तेव्ही समजाप्तात यावे.

टीप ६.—महागाई भत्ता देण्याच्या प्रयोजनासाठी अतिरिक्त वेतन/विशेष वेतन दिचारात घेऊ नये; पण घरभाऱे भत्ता आणि स्थानिक पूरक भत्ता यांचा हिशेव करताना ते विचारात ध्यावे.

\* अधिसूचना क्रमांक पांडाय-१२८२/सीआर-५४९/एसईआर-७, दिनांक १७-५-१९८३ द्वारे मूळ खंड (सी) च्या जागी घालण्यात आला असून तो १७-५-१९८३ पासून लागू होतो.

**५७. एक पद दुसऱ्या पदास दुर्घम असताना द्यावयाचे पारिश्रमिक**

(१) जेव्हा तात्पुरती सोय म्हणून एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यास स्थानापन्न या नात्याने दोन पदांवर नियुक्त केले जाते आणि त्यापैकी एक पद दुसऱ्या पदास दुर्घम असते तेव्हा अशा कर्मचाऱ्याला, अपवादात्मक परिस्थिती खेरीजकरून इतर वेळी नियम ५६ अन्वये कोणतेही अतिरिक्त पारिश्रमिक मिळण्याचा हक्क असणार नाही.

(२) स्वतःच्या कर्तव्यांव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा चालू कर्तव्यभार धारण कराव्या लागणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला त्याचे स्वतःचे पद त्या दुसऱ्या पदाला दुर्घम असेल तेव्हा, नियम ५६ च्या खंड (बी) अनुसार विशेष वेतन मंजूर करता येईल; पण ते दुसरे पद त्याच्या पदाला दुर्घम असेल तर विशेष वेतन मंजूर करता येणार नाही.

---

### प्रकरण सहा—निरसन आणि व्यावृत्ती

#### ५८. निरसन आणि व्यावृत्ती

या नियमांच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी महाराष्ट्र राज्यात अंमलात असलेले मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ यामधील तत्सम नियम हे, प्रस्तुत नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही वाबींसंबंधी त्यात तरतूद असेल तेवढचापुरते, याद्वारे निरसित करण्यात येत आहेत;

परंतु, अशा प्रकारे निरसित करण्यात आलेल्या नियमांखाली केलेली कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही कार्यवाही, प्रस्तुत नियमांमधील तत्सम तरतुदींनुसार केली असल्याचे मानले जाईल.

---

---

---

परिशिष्टे

---

---

(नियम ७ पदा)

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१, यातुसार शासनाते अधिकार प्रत्यायोजित केलेले प्राधिकारी

अनुक्रमांक	नियम क्रमांक	अधिकाराचे स्वरूप	अधिकार प्रत्यायोजित केलेला प्राधिकारी	व्याप्ती	योग्यता
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१ ९ (१४) (एफ.) . .	सक्षीच्या प्रतीक्षेचा कालावधी 'करंब्य' म्हणून नियमित काऱ्याचा अधिकार.	मंत्रालयाचा प्रशासनिक दिवसाग.	पंधरा दिवसांपर्यंत	..	..
२ ९ (३५)	ज्या पदावर इतर कोणत्याही प्राप्तक्रिय करण्याचा आधिकार घाराणाधिकार नसेल अना रिहर्ट पदावर स्थानप्रमाणून काम करण्याकरिता याप्रक्रिय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचा अधिकार.	(एक) अणा पदावर कायम नियुक्ती करण्याचा आधिकार असलेला कोणताही प्राधिकारी.	पूर्ण अधिकार	..	..
३ ९ (३५)	..	(एक) वर्ग दोनचे अधिकारी व संगतुल्य दजचे सर्वसाधारण राज्य सेवा अधिकारी माची चार महिन्यांकारता स्थानप्रमाणियुक्ती करण्याचा अधिकार, आणि	प्रादेशिक विभाग प्रमुखाव्यतिरिक्त सर्वविभाग प्रमुख.	पूर्ण अधिकार	याचाचतुर्च्या शर्ती पुढीलप्रमाणे :— (एक) शासनाते मान केलेल्या निवड सूचीनसारू नियुक्त्या करायात यांनात, (दोन) वदहमी व नियुक्त्या यांचिप्री आदेश काढल्यापाश्च

(बौ) वरेल प्रवगतील  
अधिकान्याची बदली  
करण्याचा अधिकार,  
(सी) असे आदेश महाराष्ट्र  
शासनाच्या राजपत्रात अधि-  
सूचित करण्याचा अधिकार.

पंथरा दिवसांच्या आत शास-  
ताला कठविष्यात यावे,  
(तीन) बदल्या व नियुक्त्या  
यासंबंधातील आदेश  
काढल्याच्या तारंगासून सहा  
माहियांच्या वानावान्धीच्या  
आत त्याकरिता शासनावऱ्हन  
मान्यता घिळविण्यात यावी,  
(चार) जर नियुक्त्यासंबंधात  
विभाग प्रमुखांनी याडलेल्या  
आदेशांना त्या आदेशांच्या  
तारंगासून याहा गहिन्यांच्या  
आत शासनाफऱ्हन मान्यता  
घिळाली नाही तर ते आपोंचापच  
दृद्धातल होतील. तथापि, कें-  
ल्या बदल्या शासनाची मान्यता  
घिळावेत अंगलात राहील,  
(पाच) बदलीपुढे मुळपालय बद-  
लत सेल हया प्रकरणांच्यातीरिकत  
इतर प्रकरणांच्या संबंधात ह्याच  
ठिकाणी दोन वर्षांपेक्षा कमी सेवा  
केलेल्या अधिकारांच्या वावतीता  
शासनाची पूर्वसंमती घेतल्या-  
गिवाय व संवेदित वदलीची  
विशेष कारण नमूद केल्याशिवाय  
ताची बदली करण्यात येऊन्ही,  
(राहा) विभाग प्रमुखांनी, नियुक्त्या  
व बदल्या महाराष्ट्र शासनाच्या  
राजपत्रात यथोचितरित्या अधि-  
सूचित केल्या पाहिजेत.

परिशिष्ट एक—चालू

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

८ ९ (३५) स्थायी करित औभयति पर्यवेक्षक धना स्थानपत्र उपअधिवेत महान वहनी देण्याचा अधिकार.

(दोन) मुख्य अगिंता

(तीन) अभिदेशक अगिंते, गंयाना.

(चार) विचुत अभिदेश, महाराजांचा सम्बन्ध.

(पाच) मुख्य बंद अधिकारी, महाराजांचा राज्य.

(साहा) संचालक, गहाराद्द अगिंयांत्रिकी संशोधन संस्था.

(सात) संचालक, लघु पाठवेद्यादे.

५ २० मुख्या गदावर दधानापत्र नियुक्ती करण्यात गावाचा गारकीय कर्मचाऱ्याचे वेतन नियग ७७ अन्यें अनुज्ञेय गतसंलेखा दरमधिका कमी दरनं तिळिनत करण्याचा अधिकार.

(एक) संवेदित पदावर स्थानपत्र नियवती करण्यात गावाचा गारकीय कर्मचाऱ्याचे वेतन नियग ७७ अन्यें अनुज्ञेय प्राधिकारी.

५ २१ नुण अधिकार ... स्थानपत्र नियुक्ती करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा ह्या पदावरीले वेतनामध्ये तयाच्या कागण पद वेतनाच्या २० टक्क्यांहन अधिक वाढ होणार अगेल अशा कोणत्याही प्रकल्पात, त्या पदावे संपूर्ण संभाष्य वेतन ह्या पदाच्या अन्वित जवाबदारीच्या गताने समर्थनीय आहे किंवा वर्से यासंबंधी स्थानापत्र नियुक्ती करण्याचा अधिकार्याती काळजी-पूर्वक विचार केला पर्हिजे.

तोबहे वेतन समर्थनीय नसेल तरा,  
अतिरिक्त जवाबदा राच्या मात्राने  
योग्य असेल इतके काढी स्थानापत्र  
वेतन निधनत केल गाहेजे.

(दोन) संचालक, आरोग्य

महाराष्ट्र वैद्यकीय सेवेतील वर्ग  
तीनच्या अधिकार्यांची महाराष्ट्र  
वैद्यकीय सेवा, वर्ग दोनमधील  
पदावर स्थानापत्र नियुक्ती कर-  
ण्यात आली असेल अशा वावतीत,  
संचालक, आरोग्य सेवा, यांचे तरो  
मत असेल तर, कोणत्याही वैय-  
कितक प्रकरणाच्या वावर्तात  
(विशेषकर्तन महाराष्ट्र वैद्यकीय  
सेवेतील वर्ग तीनच्या यांनिझ  
अधिकार्यांची महाराष्ट्र वैद्यकीय  
सेवा, वर्ग दोनमधील पदावर  
स्थानापत्र नियुक्ती करण्यात  
आली असेल तेढ्हा) नियमान्वये  
गर्वसमान्वयाणे अनवेग अमण्ड्या  
वेतनगेशा कमी वेतनदरम संजग  
वरप्राप्त याचा.

अशाप्रकारे निधनत करण्यात  
आलेले स्थानापत्र वेतन हे,  
स्थाळा मिळणारे मध्यराज्य नैस्या-  
कीय सेवा, वर्ग तीनच्या पदावरील  
अधिकार्याला मिळणारे वेतन  
एकमेंधारा जास्त होता काळा नांगे.

संघ (४) गट्ये उल्लेस करण्यात  
आलेल्या प्राधिकारांयांना, त्यांच्या  
प्रशासकीय नियंत्रणालील राज्य  
पावत अधिकार्यांनाही तो अधिकार  
पुढा प्रत्यायोजित करता येईल.  
मात्र, अशा पुनःप्रत्यायोजित अधि-  
कारांपाई एकमुद्दीपणा अगाडा

स्थानापत्र नियुक्ती चालू प्रणिधाण येऊ निवेशन पाठ्य-  
ठेवण्यात आलेल्या शासकीय कम याकरिता प्रतिनियुक्ती-  
कमंचाच्या प्रतिनियुक्ती-  
च्या काळावधीवाबत नियम  
अरणाऱ्या प्राधिकारी.  
२२ अन्वये प्रमाणत देणे.

(१) (२)

(३)

(४)

(५)

[ ]

७ ३१ . . . प्रशिक्षण वेणान्या शासकीय (एक) जगन्नार्दी अपुंत अणि संचालक, जागी स्थानापन बहरी देणाचा अधिकार.

अपुंत अणि संचालक, जागी अभिलेख.

जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख, हे स्थानापन शासकीय कर्म तांच्याना जेव्हा खिडोडोलाईट व रहेंस लांच्या वेतनाभित्तिरित दरम्हा! टेबल यांच्या वापराचे प्रशिक्षण घेत असतील तेव्हा त्यांच्या जागी स्थानापन नियुक्ती करण्यात आलेल्या शासकीय कर्म तांच्यावाबतीत.

(दोन) जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधीश.

त्यांच्या नियंत्रणावालील उग्हामी वाढत्या उग्हा महिनारित देणारा शासकीय कर्म तांच्याना पोलीग्राही आल्या असतील त्या गहिना-असेहीनंतर एक आठवड्याच्या आत शासनाच्या प्रशासनिक विभागाकडे त्या वढेन्या दर्शनिणारे विवरणपत्र दोन प्रतीगाड्ये सादर केले पाहिजे.

(तीन) पोलीस महानिरीक्षक, संचालक, पोलीस बिनतारी यंत्रणा; प्राचार्य, पोलीस प्रशिक्षणांची, पोलीस विभागालय, नाशिक, येथे फौज-

पाहिजे. ते अधिकारी देखील त्यांच्या स्वतःच्या कागाळ्याप्रधील आधापत्रेचे प्रभारी असलेल्या दुयम राजारितन अधिकारान्यातहे हा अधिकार युद्धा प्रत्ययांचित्त वाच याचतील.

जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख, हे स्थानापन शासकीय कर्म तांच्याना जेव्हा खिडोडोलाईट व रहेंस लांच्या वेतनाभित्तिरित दरम्हा! टेबल यांच्या वापराचे प्रशिक्षण रु. ४० विशेष वेतन निमळार्ह प्राहिजे.

दृष्ट अंग महाविद्यालय, नाशिक दाराच्छा शिक्षणक्रमाकारिता निवड  
विभाग; पोलीस उप-महा- करण्यात आली असेल तेढ्हा,  
नि.रीक्षक, पोलीस अभ्युत्त, ल्यांच्या जागी स्थानाप्रम नियुक्ती  
पोलीस अधीक्षक आणि करण्यात आलेल्या शासकीय  
समावेशक.

(चार) पोलीस अधीक्षक.

हवालदारांना फौजदाराच्या शिक्षण- क्रमाकृती पोलीस प्रशिक्षण पुढीलप्रमाणे :-  
क्रमाकृती पोलीस प्रशिक्षण महा- ए.) हवालदार (निःशङ्क), हे  
विद्यालय, नाशिक, येथे प्रशिक्षणा- प्रथम शेणीगाधील स्थानाप्रत  
साठी प्रतिनियन्तीवर पठविण्यात वडतीप्रती पाव असणार नाहीत.  
आले असेल तेढ्हा ल्यांच्या जागी (बी) तीरीय व चतुर्थ शेणीये  
स्थानाप्रती नियुक्ती वरण्यात हवालदार (निःशङ्क) हे प्रथम व  
आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या द्वितीय शेणी मधील स्थानाप्रत  
चावतीत. शेणी हवालदारांच्या वडतीप्रती पाव ठरील मात्र, ह्यांना  
द्वितीय शेणी हवालदारांच्या वेतनापेक्षा अधिक; स्थानाप्रत वेतन  
मिळणार नाही.

८ ३४ .. ... शासकीय कर्मचाऱ्याला ल्यांच्या (एक) मंत्रालयाचे रावं पूर्ण अधिकार  
कार्यभारसेवाच्या स्थिदि- विभाग.  
वाहेरील कामावर जाण्यास (दोन) विभागाप्रमुख.  
य ल्या कामाचे वेतन व भर्ते (तीन) प्रावेशिक प्रमुख.  
वेण्यास प्रवासगी देण्याचा (चार) नियंत्रक अधिकारी. त्यांना दुच्या असणाऱ्या शासकीय  
अधिकार. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पूर्ण

९ ३५ .. ... वेतनवाढी रोखन ठेवण्याचा (एक) सर्व विभाग प्रमुख, (ए) ल्यांच्या नियंत्रणाखालील भारताच्या संविधानाचा अनुच्छेद  
अधिकार (शासकीय कर्मचाऱ्याचे वर्तन किंवा काम उद्योग सहस्रालक, उद्योग अराजप्रतित शासकीय कर्मचारी, २३५, या अन्वये उच्च ल्याला, राज्य तथा यिकै मेरोगांधील आणि व्यक्ती व संविधानाचा अनुच्छेद  
समाधानकाऱ्य नसेल तर ). व्यक्ती व त्यांना अधिकार असेल असे राज- २३६, खंड (ए) यांच्ये घ्याल्या

परिशिष्ट-एक।

परिशिष्ट एक—चालू

(१) (२) (३) (४)

३६—चालू

प्राचार्य,

पवित्र अधिकारी,  
यांच्या बाबतीत पूर्ण अधिकार.

केळयाप्रमाणे जिल्हा त्याच्यापांचे  
शाच्या पदाळा दुग्धम असणाऱ्या  
कोणत्याही पदावरीन घासाती  
याच्याताचरीत, वेतनाताढी  
रोग्यान टेग्याचा पृष्ठ अविनाश  
आहे.

(दोस्रा) सर्व कागळिय प्रमुख. जांगल नियुक्त करण्याचा त्यांचा  
अधिकार असेल अशा त्यांच्या  
नियंत्रणाखालील अराजपत्रित  
शासकीय कर्म चाचाच्या बाबतीत  
पूर्ण अधिकार.

(तीन) तलाठाची नियुक्ती त्यांच्या नियंत्रणाखालील तलाठाचा.  
करण्याचा, त्यांना बढती च्या बाबतीत पूर्ण अधिकार.  
देण्याचा किंवा त्यांना बडतर्फ  
करण्याचा अधिकार वापर-  
णारे उपजिल्हाधिकारी.

(चार) शिक्षण निरीक्षक.  
(पाच) महाविद्यालयाचे  
प्राचार्य.

दरमहा र. ७६० पेशा अधिक वेतन  
नसणारे शिक्षक व सर्वसामन्य  
समयवेतन शेणीतील सहायक  
शिक्षण उपनिरीक्षक यांच्या  
बाबतीत पूर्ण अधिकार.  
प्रयोगितदण काच्चा नेमणुक असथाप्या  
तत्त्वावर चालू राहील

व ते दोन किंवा तीन वयंच्या अल्पकालीन नियुक्तीवर राहील. या परतुकाच्या अधीन, सहायक अधिवाळ्याते, असाकालीवा, अधिवाळ्याते, आणि सहायक अधिवाळ्याते; संस्कृत-शास्त्री, पूर्णकालिक शास्त्रीरिक प्रशिक्षण निदेशक, संग्रहपाल, भांडपाल, समयांलबक आणि लघुलेखन निदेशक यांच्या व्यतिरिक्त, आणि ज्यांच्या देतनमातो-तील कामाल वेतन १०० देशा अधिक ताही अशा, महाविद्यालयातील वर्ग तीनच्या कमंचाच्यांच्या बाबतीत पूर्ण अधिकार.

(सहा) भ तस्य व्य व सा प्रविभागातील कायलिय प्रमुख.

त्यांच्या हातावालील वर्ग तीन व चारच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या वाबतीत पूर्ण अधिकार.

(साठा) विभागीय वन अतिक्रमागतील कायलिय व वनारक्षक यांच्या वावर्तीत वन रांगळकांती नियुक्त केलेल वन-पाल व लिपिक यांच्या बेतनावाढी रोखन ठेवण्याचा अधिकार. विभागीय वन अधिकाऱ्यांना आहे.

(आठ) सहायक संचालक, त्यांच्या हातावालील लस्टाचक, रवचळता उपनिरीक्षक व कीटक रामाहारक यासारख्या लिंगांकेतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वावर्तीत पूर्ण अधिकार.

परिशिष्ट एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१०	३६	.. वेतनवाट प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार (दोन)	(एक) विभाग प्रमुख .. प्रादेशिक विभाग-प्रमुख.	पूर्ण अधिकार.. पूर्ण अधिकार..	(ए) तयांच्या नियंत्रणाखालील अरजणपत्रित शाराकृत वर्कारी य (वी) ज्याता नियुक्त करण्याचा अधिकार आहे और याज-त्याना अधिकार आहे और याज-पत्रित अधिकारी, यांच्या वावतीत तयाना हा अधिकार, यांच्या वावतीत स्वतःच्या कायलियातील प्रशासन/लेखा यांने प्रभारी असलेल्या दुध्यम राजगांवत अधिकाराकडे पुढी हा प्रथमोंजित करता घेऊ.
११	३९	.. कमी वेतन असलेल्या पदव्यापत्रिका दुसऱ्या पदावरील सेवा व भारतातील किंवा भारताबाहेरील प्रतिनियुक्ती-वरील सेवा वेतनबाबौधकरिता हिसेबात घेण्यासाठी या नियमान्वये प्रमाणपत्र देणे.	(तीन ) कायालीय प्रमुख	पूर्ण अधिकार..	.. उपाना नियुक्त करण्याचा अधिकार ह्याना आहे असा तयांच्या प्रशासनिक नियंत्रणाखालील अराजपांत्रित वार्ष-चालांच्या वावतीत.

११	३९	.. कमी वेतन असलेल्या पदव्यापत्रिका दुसऱ्या पदावरील सेवा व भारतातील किंवा भारताबाहेरील प्रतिनियुक्ती-वरील सेवा वेतनबाबौधकरिता हिसेबात घेण्यासाठी या नियमान्वये प्रमाणपत्र देणे.	(एक) त्या पदावर नियुक्ती करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी.	पूर्ण अधिकार..	.. नियम ३९ च्या पोटनियम (२) खालील प्रमाणपत्राच्या वावतीत.
		(तीन ) शासकीय कर्मचारी स्वायेतर सेवाचायाची स्वीयेतर सेव-	पूर्ण अधिकार..	.. नियम ३९ च्या पोटनियम (५) खालील प्रमाणपत्राच्या वावतीत.	

**मर्दील प्रतिनियुक्ती मंजर**

करणारा सक्षम प्राधिकारी.

१२      ३९      .. शासकीय कर्मचाऱ्यांच्या आटोक्याबाहेरील कोणत्याही काणासाठेव किंवा वैज्ञानिक किंवा तंत्रशास्त्रीय उच्च अस्थासक्षमकरिता, घेतलेली असाधारण रजा, नियम ३९ च्या पोटनियम २ (बो) अन्वये वेतनवाढीकरिता हिणेबाबत घ्यावत अनुमती देण्याचा अधिकार.

१३      ४०      .. नियुक्तीच्या सुखवातीला उच्च प्रारंभिक वेतन मंजूर करणी.

गंतालयाचे प्रशासनिक विभाग तीन आणुक वेतनवाढीपर्यंत नियुक्ती करावयाची सुखवातीला उच्च प्रारंभिक वेतन मंजूर करणी.

मात्र, गांतालय वार्मचान्याच्या संवगातील पदाळा संलग्न असेल-

ल्या कर्तव्यांशी प्रशिक्षणविषयक अभ्यासक्रमाचा प्रथम संवंध असला पाहिजे. तसेच ग्रासनाच्या सर्वराधारण आवेद्याद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे ग्रा स की य

कर्मचाऱ्याने आपल्या सहीनिणी वधूपत्र कहून दिले पाहिजे.

परिशिष्ट-एक

\* “ज्यांता नियुक्त फारण्याचा अधिकार त्यांना आहे अशा” हे शब्द अधिसूचना क्रमांक आयून्ही—१०८/२/यीआर—१६३/एसीआर-३, दिनांक १३-१-१९८३ द्वारे वागळण्यात आले.

परिज्ञान एक—नामः

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	
१३	४०—चालू					
१४	५६	अतिरिक्त वेतन   विषेष वेतन (एक) मंत्रालयाचे प्रणाग- पूर्ण अधिकार मंजूर करण्याचा अधिकार निक विषेष.		(डी) वदली आणि बढती योद्धारे होणारी नियुक्ती किंवा निवृत्त-वेतनधारकांची पुनर्नियुक्ती यावाहत हे अधिकार लागू करण्यात मिळेत.	उगा यागकीय तर्मचायाची ती नियुक्ती कह उकटात त्याच्या वावतीत. मा संवादीच्या घरी एकूलप्रमाणे :—	
				(ए) अतिरिक्त कायांग व्याख्या कोल्याचा कालावधी सोऱ्या दिवसांसेका काटी व एक वर्षांन अधिक असता घागा तरे ; (वी) दोन किंवा अधिक यासकीय कार्यायांपांच कामांने वाट करणे शक्य असेन त्यावेठी कोणतेही विशेष वेतन निवा अतिरिक्त वेतन मंजूर करण्यात येऊ नये.	(ए) अतिरिक्त कायांग व्याख्या कोल्याचा कालावधी सोऱ्या दिवसांसेका काटी व एक वर्षांन अधिक असता घागा तरे ; (वी) दोन किंवा अधिक यासकीय कार्यायांपांच कामांने वाट करणे शक्य असेन त्यावेठी कोणतेही विशेष वेतन निवा अतिरिक्त वेतन मंजूर करण्यात येऊ नये.	उपजिह्वाधिकाराचा संचारित्या अधिकायाच्या धारानीत. अ-संबंधातील घर्ती एकूलप्रमाणे :— (ए) उगा एवढाचा वेतनगातील किमात वेतन रु. १,००० किंवा त्याहून अधिक आहे त्या पदांच्यातिरिक्त इतर गंदं धारण

करणाचा अधिकान्यांच्या बाबतीत  
हा अधिकार वापरण्यात यावा;  
(बी) अतिरिक्त कार्यभार धारण  
केल्याचा कालावदी सोळा दिवसां  
पेशा कर्मी व एकशेवीस दिवसां  
(सो)उपजिल्हाधिकाऱ्यांच्या प्राचा  
अतिरिक्त कार्यभार वर्ग  
दोनच्या अधिकाऱ्याकडे सोप-  
विषयत आला असेल असा  
प्रकरणांमध्ये या अतिरिक्त कार्य-  
भाराबदलाचे अतिरिक्त वेतन/  
विशेष वेतन आणखी पुढील शर्ती  
वर मंजूर करण्यात मेर्ईल :—

२८

(एक)वर्ग दोनच्या सेवेमधील त्या-  
अधिकाऱ्याचे नांव उपजिल्हा-  
धिकाऱ्याच्या पदाचरील वढती-  
साठी योग्य असलेल्या अधि-  
काऱ्यांच्या निवडसूचीत समा-  
विळ असले पाहिजे,

आणि  
(दोन) यर्ग दोनच्या सेवेमधील  
तो अधिकाऱ्यी उपजिल्हाधि-  
काऱ्याचे पद धारण करण्यास  
अंदेया पात्र असला पाहिजे.  
(ती) दोन किंवा अधिक अधि-  
काऱ्यांमध्ये कामाचे वाटप करणे  
शक्य असेल त्यावेळी कोणतेही  
विशेष वेतन किंवा अतिरिक्त  
वेतन मंजूर करण्यात येऊ नये.

[ परिशिष्ट-एक ]

परिशिष्ट एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	
१४ ५६—चालू			(तीन) विभाग प्रमुख	पूर्ण अधिकार	त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील वर्ग दोनच्या सेवनदर्थील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत. या- संबंधातील शर्ती पुढीलप्रमाणे :— (एक) अतिरिक्त तार्यंभार धारण केल्याचा फालावधी सोळा दिवसपेक्षा कमी व तंहा महिंयां- हून अधिक अनुत्तम कामा नवे; (बी) वर्ग दोनच्या गदाचा अति- विक्त कार्यभार, एखाच्या अराजपत्रित कमऱ्याकडे सेप- विच्यात आला असेल अशा प्रकरणांमध्ये, अशा कर्मचाऱ्याचे नाव वर्ग दोनच्या पदावरील बढतीसाठी योग्य असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवडूचीमध्ये समाविष्ट असले पाहिजे आण तो कर्मचारी वर्ग दोनचे पद धारण करण्याप अन्यथा पात्र असला पाहिजे; (सी) दोन किंवा अधिक अधि- काऱ्यांमध्ये कामाचे वाटप करणे गरज असेल त्यावेळी कोणतेही विशेष घेतान किंवा अतिरिक्त वेतन मंजूर करण्यात येक नवे.	५८

(चार) विभाग प्रमुख/प्रादेशिक प्रमुख.

पूर्ण अधिकार ..

ज्या अराजपवित शासकीय कर्मचार्याची ते नियुक्ती करू शकतात ल्यांच्या बाबतीत. यासंबंधातील शर्तील पुढीलप्रमाणे :—  
(ए) अंतिरिक्त कार्यभार धारण केल्याचा कालाक्वदी सोळा दिवसपेक्षा कमी व शहा महिन्यांहून अधिक असता कामा तगे.  
(बी) दोन किंवा अधिक अधिकार्यांमध्ये कामातून व्यापकरणे शक्य असेल याकेळी कोणतेही विशेष वेतन किंवा अंतिरिक्त वेतन मंजूर करण्यात येऊ नये.

५६

परिशिष्ट-एक

## परिशिष्ट--दोन

(नियम १७ आणि ५४ पहा)

भारतावाहेरील प्रतिनियुक्तीच्या कालावधीत प्रवास भत्ते व प्रवास भाडे देण्याबाबतचे नियम

१. अध्ययन रजा नियमांसाऱ्या विजेष नियमांसाळी येणाऱ्या प्रकारणांना पुढील नियम लागू होत नाहीत.

२. या नियमाच्या प्रयोगावर्य, जासळीय कर्मचाऱ्यांची खाली नमूद केल्याप्रमाणे तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे :—

थेणी	वेतनगट
(एक) प्रथम श्रेणी ..	रु. १,००० आणि त्यापेक्षा अधिक.
(दोन) द्वितीय श्रेणी ..	रु. ४२५ ते ९९९.
(तीन) तृतीय श्रेणी ..	रु. ४२५हून कमी.

३. भारतावाहेरील कामावर प्रतिनियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे परतीच्या प्रवासाचे भाडे मंजूर केले जाईल :—

वेतन मर्यादा	समुद्र-प्रवासाचा वर्ग
(एक) रु. २,२५० आणि त्यापेक्षा अधिक ..	प्रथम वर्ग 'ए' श्रेणी.
(दोन) रु. १,१०० ते २,२४९ ..	प्रथम वर्ग 'बी' श्रेणी.
(तीन) रु. ९०९ ते १,०९९ ..	प्रथम वर्ग 'डी' श्रेणी.
(चार) रु. ९०० पर्यंतचे वर्ग एकचे इतर अधिकारी.	प्रथम वर्ग 'ई' ते 'डी' श्रेणी.
(पाच) वर्ग दोनचे सर्व (राजपत्रित) अधिकारी	पर्यटक 'जे'
(सहा) वर्ग दोनचे (अराजपत्रित) आणि वर्ग तीनचे सर्व अधिकारी.	पर्यटक 'क्यू'
(सात) वर्ग चारचे शासकीय कर्मचारी ..	पर्यटक 'टी' ते पर्यटक 'क्यू' यांपैकी वर्थंची किंवा पथारीची सोय असलेला सर्वात खालचा वर्ग.
(आठ) उपाचे प्रवास भाडे शासन भरते असे घरगडी	(ए) अधिकाऱ्याबरोवर नसताना पर्यटक 'टी' ते पर्यटक 'क्यू' यांपैकी वर्थंची किंवा पथारीची सोय असलेला सर्वात खालचा वर्ग.
	(वी) अधिकाऱ्याबरोवर असताना वरील (ए) च्या १० टक्के इतक्या कमाल मयदिपर्यंत.

४. भारताबाहेरील कामावर प्रतिनियुक्ती झालेली असताना, ज्या जास्तीय कर्मचाऱ्याला विमानाने प्रवास करण्यास प्राधिकृत केलेले अनुन जो विमानाने प्रत्यक्ष प्रवास करतो त्याला खालीलप्रमाणे प्रवास भत्ता दिला जाईल :—

(ए) त्याच्या मुख्यालयापासून त्याला प्रवास भाडे जेथून मंजूर केले असेल त्या विमानतळापर्यंतच्या प्रवासाकरता दौँचावर असत्याप्रमाणे प्रवास भत्ता;

(बी) जेथे उत्तरावयाचे आहे त्या विमानतळापर्यंत खाली दिलेल्या जानेच्या वर्गीकरणानुसार विनामूल्य विमान प्रवास :—

अधिकाऱ्यांचा वर्ग	विमान प्रवासाचा वर्ग
(एक) दरम्हा रु. २,२५० व त्यापेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी	विहित (प्रथम) वर्ग
(दोन) दरम्हा रु. २,२५० वेथा कमी वेतन घेणारे अधिकारी ..	पर्यटक (इकॉनॉमी) वर्ग

(सी) युरोपात किंवा अमेरिकेत प्रतिनियुक्ती झालेली असेल अशा प्रकरणी, इंग्लंडमधील भारताच्या उच्च आयुक्तांनी केलेल्या नियमांवर्ये उत्तरावयाच्या ठिकाणापासून गंतव्य स्थानापर्यंत अनुज्ञेय असलेला प्रवास भत्ता आणि इतर देशांतील प्रतिनियुक्तीच्या प्रकरणी, प्रत्यक्ष प्रवास खर्च.

(डी) परतीच्या प्रवासासाठी याच अटी असतील.

५. प्रतिनियुक्ती समाप्त झाल्यानंतर भारतात परतच्याचे प्रवास भाडे हे, त्या जास्तीय कर्मचाऱ्याने प्रतिनियुक्तीचा कालावधी; समाप्त झाल्यानंतर तात्काळ कामावर प्रथत आले पाहिजे या शर्तीवर देण्यात येईल; मात्र, प्रतिनियुक्तीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर लगेच जेव्हा वैद्यकीय प्रमाणपत्रावर रजा मंजूर केली जाते तेव्हा, हा नियम शिथिल करता येईल.

६. नियम ७ च्या तर्तुदांच्या अधीन राहून, भारताबाहेर कोणत्याही देशातील कामावर प्रतिनियुक्त केलेल्या जास्तीय कर्मचाऱ्याला, भारत सरकारने त्या देशात प्रतिनियुक्तीवर असलेल्या तत्सम श्रेणीच्या आपल्या अधिकाऱ्यांकरता विहित केलेल्या दराने दैनिक भत्ता मंजूर करण्यात यावा.

७. जर जास्तीय कर्मचाऱ्याला त्याच्या प्रतिनियुक्तीच्या काळात रजा घेण्यास किंवा त्याची प्रतिनियुक्ती समाप्त झाल्यानंतर रजा घेतल्यामुळे भारतात उशिरा परतच्यास परवानगी दिली असेल तर, अशा रजैच्या कालावधीत दैनिक भत्ता मिळणे बंद होईल.

८. अन्यथा सूचना दिली नसेल तर, जास्तीय कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या ठिकाणाचे जे मुख्यालय असेल तेथेच परत यावे अशी अपेक्षा अनुन, त्याच्या घरापासून किंवा निवासस्थानापासून मुख्यालयापर्यंतच्या पहिल्या व अंदेरच्या प्रवासाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रवास खर्चाची भरपाई दिली जाणार नाही.

९. टॅक्सी, कॉब आणि भाड्याची मोटार यांचे भाडे वर्जीरेसारखा आवश्यक आनुषंगिक खर्च स्वविवेकानुसार तो मंजूर करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेल्या उच्च आयुक्तांना संमत करता येईल. पुलमन गड्यांमधील वर्थंचा किंवा आसनांचा जादा सर्व अमेरिकेव्यतिरिक्त अन्यत्र मंजूर केला जाणार नाही.

१०. प्रतिनियुक्तीच्या कालावधीत एखाद्या जास्तीय कर्मचाऱ्याने केलेल्या प्रत्यक्ष खर्चाची प्रतिपूर्ती करणे शासनाला योग्य वाटत असेल अशा प्रकरणी, तसेच करण्यास उपरोक्त नियमांमधील कोणत्याही गोष्टी-मुळे प्रतिबंध होणार नाही. ज्या प्रकरणात ही पद्धती अनुसरण्याचा निर्णय घेतला असेल त्या प्रकरणात तो निर्णय संविधित जास्तीय कर्मचाऱ्याला त्याने भारत सौडण्यापूर्वी कळविला पाहिजे आणि शक्य असेल तेथे खर्चाच्या पुष्टचर्य प्रमाणके सादर करावीत अशी सूचनाही त्याला देण्यात आली पाहिजे.

११. (१) प्रतिनियुक्तीवर अलेल्या अधिकाऱ्याने प्रतिनियुक्तीच्या काळात केलेल्या किरकोळ प्रवासाच्या संबंधात त्यास अनुज्ञेय म्हणून मिळणारे प्रवास भाडे व नेहमीचे प्रवासकालीन वेतन यावावतच्या त्यांन्या हक्कांवर भारतामध्ये घेतलेल्या कोणताही प्रकारच्या रजेमुळे परिणाम होईल. मग ती रजा प्रतिनियुक्तीचा कालावधी मुळ होण्याच्या लगतपूर्वी घेतलेली इसो किंवा असा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपवून भारतात परत आल्यानंतर लगेच घेतलेली असो. अशा प्रकरणांमध्ये जर रजा प्रतिनियुक्तीच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी घेतलेली असेल तर, खालील पोटनियम (२) मधील तरतुदींच्या अधीन राहून, प्रतिनियुक्तीचा कालावधी तो अधिकाऱ्यारी भारतातून निवासाना अखेरच्या वंदशातून/विमानतळावहून आपला प्रवास ज्या दिवशी मुळ करील त्या दिवसापासून मुळ ज्ञात्याचे मानले जाईल. तसेच, जर अशी रजा प्रतिनियुक्ती संपल्यानंतर, त्योच घेतली असेल तर, खालील पोटनियम (२) मधील तरतुदीच्या अधीन राहून प्रतिनियुक्तीचा कालावधी हा, तो अधिकाऱ्यारी भारतात आल्यानंतर पहिल्या बंदरावर/विमानतळावर ज्या दिवशी उत्तरल त्या दिवशी समाप्त झाल्याचे मानले जाईल.

(२) प्रतिनियुक्तीच्या कालावधीला जोडन भारतात घेतलेली रजा ही अंजित रजेच्या स्वरूपातील उन्नून १२० दिवसांपैका अधिक नसेल तर, अधिक नस्याने जेथे रजा व्यर्तीत केली आहे त्या ठिकाणापासून प्रस्थानाच्या वंदरापर्यंत/विमानतळापर्यंत प्रवासाकरता लागणारा सर्वसामान्य कालावधी हा, भारतातील त्या मुख्यालयापासून प्रस्थान बंदरापर्यंत/विमानतळापर्यंत प्रवासास लागणाऱ्या सर्वसामान्य कालावधी-इतका किंवा भारतात परतल्यावर उतार वंदरापासून त्याच्या मुख्यालयापर्यंतच्या प्रवासाकरता लागणाऱ्या नव्यसामान्य कालावधी-इतका मर्यादित केला जाईल आणि हा कालावधी प्रतिनियुक्ती मंजूर करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या आदेशानुसार संक्रमण काळ म्हणून मानता येईल आणि त्याच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीत समाविष्ट करता येईल. १२० दिवसांहून अधिक रजा नसणाऱ्या प्रकरणांमध्ये, त्या रजेचे स्वरूप कोणतेही असले तरीही, भारतातील रप्याने केलेले प्रवास खरोखरच त्याच्या फरदेशातील प्रतिनियुक्तीतून उद्भवपारे आणि त्याच्याशी आनुषंगिक असतील तर, त्याला प्रवास भत्ताही देता येईल. प्रयाणाच्या प्रदानाच्या वावतीत, तो अधिकाऱ्यारी ज्या ठिकाणी रजा व्यर्तीत करीत होता त्या ठिकाणापासून प्रस्थान वंदरापर्यंत/विमानतळापर्यंत किंवा त्याच्या नेहमीच्या मुख्यालयापासून प्रस्थान बंदरापर्यंत/विमानतळापर्यंत त्याला मिळणाऱ्या प्रवास भत्त्यांपैकी जो कमी असेल तेवढा प्रवास भत्ता आणि परतीच्या प्रवासाच्या वावतीत, भारतात उतार बंदरापासून/विमानतळापासून नेहमीच्या मुख्यालयापर्यंत प्रवास भत्ता मंजूर करण्यात यावा.

टीप.—वरील पोटनियम (२) च्या तरतुदी, १२० दिवसांहून अधिक रजेच्या प्रकरणांना लागू होणार नाहीत.

१२. (१) प्रतिनियुक्तीच्या कालावधीपूर्वी, त्या कालावधीच्या दरम्यान किंवा त्या कालावधीच्या अंतरीस वैद्यकीय कारणास्तव किंवा तिकिटासाठी जितका काळ सक्तीने थांबावे लागेल तितका काळ कारणी लावण्यासाठी त्वाते परदेशात रजा घेतलो असेल तर अशा रजेचा, सर्वसामान्य प्रवासकालीन देतन आणि प्रवास भाडे मिळण्याच्या त्या अधिकाऱ्याच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम होणार नाही. हा रजेचा कालावधी प्रतिनियुक्तीच्या कालावधीचा भाग मानला जाणार नाही; आणि अशा रजेच्या कालावधीत कोणताही दैनिक भत्ता, प्रवास भत्ता किंवा इतर सवलती अनुज्ञेय होणार नाहीत.

(२) परदेशात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाऱ्यास, लोकसेवेची निकड पाहून, शक्य असल्यास वैयक्तिक कारणांकस्त्री त्याच्या प्रतिनियुक्तीच्या प्रारंभी, त्या कालावधीत किंवा अखेरीला, अल्प मुदतीची रजा परदेशात मंजूर करता येईल. त्यामुळे नियमांनुसार अनुज्ञेय असलेले त्याचे सर्वसामान्य संक्रमणकालीन वेतन आणि जाण्या-येण्याचे प्रवास भाडे यांत्रंवधीच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम होणार नाही. तथापि, अशी रजा, भारताबाहेर पार पाडलेल्या/पार पाडावयाच्या कामाच्या प्रत्यक्ष कालावधीच्या ५० टक्के कालावधी (भारतातून प्रतिनियुक्तीच्या देशापर्यंतच्या आणि परतीच्या प्रवासाचा काळ आणि असल्यास, सक्तीच्या मुक्कासाचा काळ वगळून) किंवा एक पंधरवडा यांपैकी जो कमी असेल त्यापेक्षा अधिक असता कामा नये. अधिकाऱ्याला अशा रजेच्या कालावधीत कोणताही दैनिक भत्ता किंवा प्रवास भत्ता किंवा इतर कोणतीही सवलत मंजूर केली जाणार नाही.

टीप १.—नियम ११ आणि नियम १२ मध्ये दर्शवलेल्या मर्यादिहून अधिक मुदतीची रजा कोणत्या प्रकरणी मंजूर करावयाची ते शासन गुणवत्तेनुसार ठरवील.

टीप २.—या नियमांमुळे प्रतिनियुक्तीच्या कालावधीतील नैमित्तिक रजासंबंधीच्या विद्यमान आदेशांवर परिणाम होणार नाही.

१३. विविध यंजनांखाली (उदाहरणार्थ, कोलंबो योजना इत्यादी) कर्तव्यार्थ किंवा प्रशिक्षणासाठी परदेशात प्रतिनियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, रु. १,००० इतका साधनसामग्री भत्ता (हा भत्ता गरम कपडे, वैज्ञानिक उपकरणे इत्यादींवरील खर्च भागवण्याकरता असतो) मंजूर करता येईल, मात्र—

(ए) परदेशी जाण्यापूर्वीच्या तीन वर्षांच्या कालावधीत या अधिकाऱ्यांनी असा भत्ता घेतला असेल त्यांना तो मिळणार नाही;

(बी) ज्या अधिकाऱ्यांना अन्य कोणत्याही मार्गाने (उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण योजनेचे पुस्करे यांच्याकडन) असा भत्ता मिळाला असेल किंवा मिळण्यासारखा असेल अशा अधिकाऱ्यांनाही उपरोक्त भत्ता मिळणार नाही.

---

## प्रशिक्षणास्थाठी

नमुने

(नियम ५२ पटा)

नमुना १

प्रशिक्षणास्थाठी प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या स्थावी शासकीय कर्मचाऱ्यांकरिता बंधपत्र

या अधिलेखाद्वारे सर्व लोकांस जाहीर व्हावे की, आम्ही, (१) .....  
 राहगार ..... , जिल्हा ..... , संदर्भ .....  
 ..... विभागाद्/कार्यालयात ..... या नात्याते  
 नोकरीवर असलेले (यास यापुढे “बंधनग्रहीता” असे संबोधण्यात आले आहे) आणि (२) .....  
 ..... आणि (३) ..... (यांना  
 यात यापुढे “जामीनदार” असे संबोधण्यात आले आहे) याद्वारे संयुक्तपणे आणि आमच्यापैकी प्रत्येकजण  
 अलगअलगपणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या (यास यात यापुढे “शासन” असे संबोधण्यात आले  
 आहे) कार्यकारी सत्तेचा वापर करणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यपालांना, त्यांनी मागणी केल्यानंतर  
 हु. .... (रुपये ..... ) इतकी रक्कम, दरसाल दर शेकडा ६ रुपये व्याजाच्या  
 दराने किंवा शासनावरील कर्जाच्या व्याजदरापेक्षा  $\frac{1}{4}$  टक्के अधिक इतक्या दराने, मागणीच्या दिनांका-  
 पासून प्रदानाच्या दिनांकापर्यंत व्याजासहित प्रदान करण्यास आणि जर हे प्रदान भारताच्यरितिक्त अन्य  
 देशात करावयाचे असेल तर उक्त रकमेइतकी रक्कम तो देश व भारत यांच्या दरम्यात त्यावेळी प्रचलित  
 असलेल्या अधिकृत विनियम दराने, त्या देशाच्या चलनात झूपांतरित केलेली समतुल्य रक्कम प्रदान करण्यास  
 स्वतःला आणि आम्हापैकी प्रत्येकाचे वारस, मृत्युपत्रव्यवस्थापक व प्रशासक यांना बांधून घेत आहोत.

दिनांक ..... १९... रोजी स्वाक्षरित केले.  
 ज्याअर्थी, बंधनग्रहीत्याच्या विनंतीवरून, बंधनग्रहीत्याला महाराष्ट्र शासनाच्या खर्चाते/विदेशी साहाय्य  
 योजनेखाली ..... (देशांची नांवे) येथे दिनांक .....  
 पासून ते दिनांक ..... पर्यंत प्रतिनियुक्तीवर/प्रशिक्षणास्थाठी/अध्ययनासाठी  
 पाठवण्यात आले आहे;

आणि ज्याअर्थी, शासनाला पक्की हरमादेण्याकरिता बंधनग्रहीत्याने हे बंधपत्र करून देण्यास संमती  
 दिली आहे;

त्याअर्थी, आता उपरोक्त लेखी बंधनाची शर्त अशी आहे की, प्रतिनियुक्तीचा/प्रशिक्षणाचा/अध्ययनाचा  
 कालावधी संपल्यानंतर कामावर परत रुजू न होता किंवा कामावर रुजू झाल्यानंतर ५/३ वर्षांच्या कालावधीत,  
 कोणत्याही वेळी बंधनग्रहीत्याने राजीनामा दिला किंवा तो सेवेतून निवृत्त झाला किंवा विहित कालावधीत  
 कोणत्याहो प्रकारच्या गैरवतंपुकीबद्दल त्याला सेवेतून काढून टाकले किंवा बडतर्फ केले तर अशा बाबतीत  
 बंधनग्रहीता आणि/किंवा जामीनदार यांनी, मागणी करण्यात आल्यावर तत्काळ हु. ....  
 (रुपये ..... ) इतकी उक्त रक्कम, तीवरील दरसाल दर शेकडा ६ रुपये  
 व्याजाच्या दराने किंवा शासनावरील कर्जाच्या व्याजदरापेक्षा  $\frac{1}{4}$  टक्के अधिक इतक्या दराने, मागणीच्या  
 दिनांकापासून प्रदानाच्या दिनांकापर्यंतच्या व्याजासहित, शासनाकडे किंवा शासन निवेश देईल त्याप्रमाणे  
 भरली पाहिजे.

आणि उपरोक्त वंधनग्रहीत्याने आणि/किंवा जामीनदाराने असे प्रदान केल्यानंतर, उपरोक्त लेन्डी वंधन रद्दबातल आणि निप्रभावी होईल, एवढी ते संपूर्णपणे अमलात राहील.

याद्वारे असे कदूल करण्यात येत आहे की,—

(१) मुदत दिल्याच्या कारणावरून किंवा शासनाची अधिकार नहाराठून शासनाने प्राधिकृत केलेल्या-कोणत्याही व्यक्तीची कोणतीही प्रविरती (फर्बेअग्न्स), कृती किंवा अकृती यामुळे (मग ती जामीना दारांच्या संमतीने किंवा त्यांना कळवून केलेली असो किंवा नसो) किंवा वंधनग्रहीत्याला अन्य कोणत्याही प्रकारची सवलत दिल्यामुळे, किंवा ज्यामुळे एखादा जामीनदार कायद्यानुसार दायित्वमुक्त होत असेल अशा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे, किंवा वस्तुस्थितीमुळे, यांत्रालील जामीनदारांचे दायित्व करी होणार नाही किंवा ते त्यापासून मुक्त होणार नाहीत अयवा शासनाला याखालील येणे रक्नेकरिता, उपरोक्त जामीनदाराविरुद्ध किंवा त्यापैकी कोणाही एकाविरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी वंधनग्रहीत्याविरुद्ध दावा दाखल करणे अवश्यक होणार नाही;

(२) वंधनग्रहीत्याकडून आणि/किंवा जामीनदारांकडून येणे असलेल्या आणि प्रदेश झालेल्या सर्व रकमा जमीन महसुलाच्या थकवाकीप्रमाणे त्यांच्याकडून वसूल करता येतील. त्यामुळे शासनाच्या इतर कोणत्याही हक्कांना किंवा उपाययोजनांना बाध येणार नाही;

(३) हे वंधपत्र ज्यामध्ये जनतेचे हितसंबंध गुंतलेले आहेत असे कोणतेही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासंबंधीचे वंधपत्र असत्याचे मानले जाईल.

या गोष्टीची साध म्हणून उपरोक्त वंधनग्रहीत्याने आणि जामीनदारांनी आपापल्या नह्या वर उल्लेखिलेल्या तारखेला केल्या आहेत.

उपरोक्त वंधनग्रहीत्याने सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :—

(१) .....

व (२) .....

उपरोक्त जामीनदारांनी नह्या केल्या व स्वाधीन केले.

(१) .....

व (२) .....

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :—

(१) .....

व (२) .....

स्वीकृत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकरिता व त्यांच्यावतीने.

अधिकाऱ्याची सही .....

पदनाम .....

## नमुना २

प्रशिक्षणासाठी प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांकरिता बंधपत्र

या अधिलेखाद्वारे सर्व लोकांनं जाहीर क्वावे की, आम्ही, (१) .....  
 राहणार ..... , जिल्हा ..... सध्या ..... या नात्याने  
 ..... विभागात/कायलियात ..... या पुढे “वंधनग्रहीत्याला” असे संबोधण्यात आले आहे) आणि (२) .....  
 ..... नोकरीवर असलेले (यास यापुढे “वंधनग्रहीत्याला” असे संबोधण्यात आले आहे) आणि (३) ..... (यांना यात  
 यापुढे “जामीनदार” असे संबोधण्यात आले आहे) याद्वारे संयुक्तपणे आणि आमच्यापैकी प्रत्येकजण  
 अलंगअलंगपणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या (यास यात यापुढे “शासन” असे संबोधण्यात आले आहे)  
 कार्यकारी सत्तेचा वापर करणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यपालांना, त्यांनी मागणी केल्यानंतर रु. ....  
 ..... (रुपये ..... ) इतकी रक्कम दरसाल दर शेकडा ६ रुपये  
 व्याजाच्या दराने किंवा शासनावरील कर्जाच्या व्याजदरापेक्षा  $\frac{1}{4}$  टक्के अधिक इतक्या दराने, मागणीच्या  
 दिनांकापासून प्रदानाच्या दिनांकापर्यंतच्या व्याजासहित प्रदान करण्यास आणि जर हे प्रदान भारत-  
 व्यतिरिक्त अन्य देशात करावयाचे अमेल तर उक्त रक्कमेईतकी रक्कम तो देश व भारत यांच्या दरम्यान  
 त्यावेळी प्रचलित असलेल्या अधिकृत विनिमय दराने, त्या देशाच्या चलनात रूपांतरित केलेली समतुल्य  
 रक्कम प्रदान करण्यास स्वतःला आणि आम्हापैकी प्रत्येकाचे वारस, मृत्युपत्र व्यवस्थापक व प्रशासक  
 यांना वांधून घेत आहोत.

दिनांक ..... १९ ..... रोजी स्वाक्षरित केले.  
 ज्याअर्थी, वंधनग्रहीत्याच्या विनंतीवरून वंधनग्रहीत्याला महाराष्ट्र शासनाच्या खर्चाने/विदेशी साहाय्य  
 योजनेखाली ..... (देशांची नांवे) येथे दिनांक .....  
 पासून ते दिनांक ..... पर्यंत प्रतिनियुक्तीवर/प्रशिक्षणासाठी/अध्ययनासाठी  
 पाठविष्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाला पक्की हमी देण्याकरिता वंधनग्रहीत्याने हे बंधपत्र करून देण्यास संमती  
 दिली आहे ;

त्याअर्थी, आता उपरोक्त लेखी बंधनाची शर्त अशी आहे की, प्रतिनियुक्तीचा/प्रशिक्षणाचा/अध्ययनाचा  
 कालावधी संपूर्णानंतर कामावर परत रुजू न होता किंवा कामावर रुजू झाल्यानंतर ५/३ वर्षांच्या कालावधीत  
 कोणत्याही वेळी बंधनग्रहीत्याने राजीनामा दिला किंवा तो सेवेतून निवृत्त झाला किंवा विहित कालावधीत  
 कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तणुकीबद्दल त्याला सेवेतून काढून टाकले किंवा बडतर्फ केले तर अशा बाबतीत  
 बंधनग्रहीता आणि/किंवा जामीनदार यांनी मागणी करण्यात आल्यावर तत्काळ रु. ....  
 ..... (रुपये ..... ) इतकी उक्त रक्कम, तीवरील दरसाल दर शेकडा ६ रुपये  
 व्याजाच्या दराने किंवा शासनावरील कर्जाच्या व्याज दरापेक्षा  $\frac{1}{4}$  टक्के अधिक इतक्या दराने, मागणीच्या  
 दिनांकापासून प्रदानाच्या दिनांकापर्यंतच्या व्याजासहित, शासनाकडे किंवा शासन निवेश देईल त्याप्रमाणे  
 भरली पाहिजे.

आणि उपरोक्त बंधनग्रहीत्याने आणि/किंवा जामीनदाराने असे प्रदान केल्यानंतर, उपरोक्त लेखी बंधन  
 रद्दवातल आणि निष्प्रभावी होईल, एरव्ही ते संपूर्णपणे अंमलात राहील.

याद्वारे असे कवूल करण्यात येत आहे की,—

(१) मुदत दिल्याच्या कारणावरून किंवा शासनाची अथवा महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेल्या  
 कोणत्याही व्यक्तीची कोणतीही प्रविरती (फर्बेअरन्स), कृती किंवा अकृती यामुळे (मग ती जामीन-  
 दाराच्या संमतीने किंवा त्यांना कळवून केलेली असो किंवा नसो) किंवा वंधनग्रहीत्याला अन्य कोणत्याही

प्रकारची सबलत दिल्यामुळे किंवा ज्यामुळे एखादा जास्तीनदार कायद्यानुसार दायित्वमूकत होत असेल अशा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे किंवा दस्तुस्थितीमुळे, यांखालील जास्तीनदारांचे दायित्व कमी होणार नाही किंवा ते त्यापासून मुक्त होणार नाहीत अथवा शासनाला यांखालील येणे रकमेकरिता उपरोक्त जास्तीनदारांचिरुद्ध किंवा त्यांपैकी कोणाही एकाचिरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी बंधनग्रहीत्याचिरुद्ध दावा दाखल करणे आवश्यक होणार नाही;

(२) बंधनग्रहीत्याकडून आणि/किंवा जास्तीनदारांकडून येणे असलेल्या आणि प्रदेश झालेल्या सर्व रकमा जमीन महसुलाच्या थकवाकोप्रमाणे त्यांच्याकडून वसूल करता येतील. त्यामुळे जास्तीनाच्या इतर कोणत्याही हक्कांना किंवा उपाययोजनांना वाध येणार नाही;

(३) हे बंधपत्र ज्यामध्ये जनतेचे हितसंबंध गुंतलेले आहेत असे कोणतेही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासंबंधीचे बंधपत्र असल्याचे मानले जाईल.

या गोष्टीची साक्ष म्हणून उपरोक्त बंधनग्रहीत्याने आणि जास्तीनदारांनी आपापत्या सहचा वर उल्लेखिलेल्या तारखेला केल्या आहेत.

उपरोक्त बंधनग्रहीत्याने सही केली व स्वाधीन केले.

.....

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :—

(१) .....

व (२) .....

उपरोक्त जास्तीनदारांनी जहा केल्या व स्वाधीन केले :—

(१) .....

व (२) .....

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :—

(१) .....

व (२) .....

स्वीकृत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकरिता व त्यांच्यावतीने.

अधिकाऱ्याची सही .....

पदनाम .....

## नमुना ३

प्रशिक्षणासाठी केलेल्या प्रतिनियुक्तीच्या मुदतीपैरे वाट मंजूर करण्यात आलेल्या स्थार्या शासकीय कार्यवाचानंकरिता पूरक बंधूपन्न

वा अधिकारीकांने नवीन लोकांस जाहीर कडवी की, आहे, (१) ······

याहीर ······ दिल्ली ······ मध्य ······

····· दिनागात/कार्यालयात ······ वा नात्याने नोकरीवर

अमलेले (यास यापुढे “वंधनग्रहीता” असे संबोधण्यात आले आहे) आणि (२) ······

आणि (३) ······ (यांना यात्र यापुढे “जामीनदार” असे संबोधण्यात आले आहे) याहीर संयुक्तपणे आणि अमच्यापैकी प्रन्येकजग अलगअलगपणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या (यास यात्र यापुढे “जामन” असे संबोधण्यात आले आहे) कार्यकारी सतेचा कापर करणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यप्रशासनाच्या सांसदी मासीनी केल्यानंतर इ. ······ (रुपये ······)

इतकी रक्कम दरकाल दर शेकडा ६ रुपये व्याजाच्या दराने किंवा शासनावरील कर्जाच्या व्याजदरपेशा  $\frac{1}{४}$  टक्के अधिक इतवया दराने, मार्गीच्या दिनांकापासून प्रदानाच्या दिनांकापर्यंत व्याजासहित प्रदान करण्यात आणि जर हे प्रदान भारताच्याहीरित अन्य देशांत करावयाचे असेहा तर उक्त रक्कमेहीतकी रक्कम तो देश व भारत यांच्या दरम्यान त्यावेळी प्रचलित असलेल्या अधिकृत विनियम इराने, त्या देशाच्या चळवात हपातारित केलेली समतुल्य रक्कम प्रदान करण्यास स्वतःका आणि आमदारपैकी प्रत्येकाचे वारस, नृत्युपवव्यवस्थांपक व प्रशासक यांना वांधून घेत आहोत.

दिनांक ······ १९ रोजी स्वाक्षरित केले.

ज्याअर्थी, शासनाने वंधनग्रहीत्याला दिनांक ······ पानुन ते दिनांक ······

····· च्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर/प्रजिक्षणासाठी/अध्ययनासाठी पाठवले होते;

आणि उवाअर्थी, वंधनग्रहीत्याच्या त्रिनंतीवरून, वंधनग्रहीत्याला महाराष्ट्र शासनाच्या खचनि/विदेशी साहाय्य योजनेच्याली ······ (देशांची नांव) येये दिनांक ······

····· पानुन ते दिनांक ······ पर्यंतच्या वाढीव मुदतीसाठी प्रतिनियुक्तीवर/प्रजिक्षणासाठी/अध्ययनासाठी पाठवण्यात आले आहे;

आणि उवाअर्थी, शासनाला पक्की हमी देप्याकरिता वंधनग्रहीत्याने हे पूरक वंशपत्र करून देण्यास संभती दिली आहे;

त्याअर्थी. आता उपरोक्त लेखी वंधनाची जरूर अणी आहे की, प्रतिनियुक्तीचा/प्रशिक्षणाचा/अध्ययनाचा अना वाढीव कालावधी संपल्यानंतर कामावर परत रुजू न होता किंवा कामावर रुजू ज्ञात्यानंतर  $\frac{5}{३}$  वर्षांच्या कालावधीत कोणत्याही वेळी वंधनग्रहीत्याने राजीनामा दिला किंवा तो सेवेतून निवृत्त झाला किंवा त्रिहित कालावधीत कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तणुकीवरूप त्याला सेवेतून काढून टाकले किंवा बडतर्फ केले तर अशा बाबतीत, वंधनग्रहीता आणि / किंवा जामीनदार यांनी मार्गीच्या करण्यात आल्यावर तत्काळ रु. ······ (रुपये ······) इतकी उक्त रक्कम तीवरील दरसाल दर शेकडा ६ रुपये व्याजाच्या दराने किंवा शासनावरील कर्जाच्या व्याजदरपेशा  $\frac{1}{४}$  टक्के अधिक इतक्या दराने, मार्गीच्या दिनांकापासून प्रदानाच्या दिनांकापर्यंतच्या व्याजासहित, शासनाकडे किंवा शासन निदेश देईल त्याप्रभाणे भरली पाहिजे;

आणि उपरोक्त वंधनग्रहीत्याने आणि/किंवा जामीनदाराने असे प्रदान केल्यानंतर, उपरोक्त लेखी वंधन रद्दवातल आणि नियंत्रभावी होईल, एरवी ते संपूर्णपणे अंमलात राहील.

याहीर असे कबूल करण्यात येत आहे की,—

(१) मुदत दिल्याच्या कारणावरून किंवा शासनाची अथवा महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीची कोगतोही प्रविरती (फॉअरन्स), कृती किंवा अकृती यामुळे (मग ती जामीन-दारांच्या संभतीने किंवा त्यांना काढून केलेली असां किंवा नसो) किंवा वंधनग्रहीत्याला अन्य कोणत्याही

प्रकारची संवलत दिस्यामुळे किंवा ज्यामुळे एकादा जामीनदार कायदानुसार दायित्वमुक्त होत असेहा अशा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे किंवा बस्तुस्थितीमुळे, यांखालील जामीनदाराचे दायित्व कमी होणार नाही किंवा ते तथापासून मुक्त होणार नाहीत अथवा शासनाला यांखालील घेणे रकमेकरिता, उपरोक्त जामीनदारांविश्वद्वं किंवा त्वार्दैको कोणाही एकाचिश्वद्वं दादा दाखल करण्यापूर्वी वंधनग्रहीत्याविश्वद्वं आवा दाखल करणे आवश्यक होणार नाही.

(२) वंधनग्रहीत्याकडून आणि/किंवा जामीनदारांकडून घेणे असलेल्या आणि प्रदेव ज्ञानेत्या कर्व रकमा जमीन महसुलाच्या यक्कांपीप्रमाणे यांच्याकडून बद्दल करता येतील. त्यामुळे शासनाच्या इतर कोणत्याही हक्कांना किंवा उपाययोजनांना वाढ देणार नाही;

(३) हे वंधपत्र ज्यामध्ये जनतेचे हितनवंद गंतकेलं आहेत असे कोणतेही मार्वजनिक कर्तव्य पार उपरोक्त वंधनग्रहीत्याने सही केलो व स्वाधीन केले.

.....

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :—

(१) .....

व (२) .....

उपरोक्त जामीनदारांनी त्तह्या केल्या व त्वाधीन केले.

(१) .....

व (२) .....

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :—

(१) .....

व (२) .....

स्वीकृत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकरिता व त्यांच्यावतीने,

अधिकाऱ्याची सही .....

पदनाम .....

## नमुना ४

प्रशिक्षणासाठी केलेल्या प्रतिनियुक्तीच्या मुदतीमध्ये वाढ संजूर करण्यात आलेल्या अस्थार्यी शासकीय कर्मचाऱ्यांकरिता पूरक बंधपत्र

या अधिलेखाद्वारे सर्व लोकांमध्ये जाहीर व्हावे की, आम्ही, (१) .....  
 राहणार ..... , जित्हा ..... सध्या .....  
 विभागात/कार्यालयात ..... या नात्याने नोकरीवर असलेले (यास  
 पापुढे “बंधनग्रहीता” असे संबोधण्यात आले आहे) आणि (२) .....  
 आणि (३) ..... (यांना यात वापुढे “जामीनदार” असे  
 संबोधण्यात आले आहे) याद्वारे नंयुक्तपणे आणि आमच्यापैकी प्रत्येकजण अलगअलगपणे महाराष्ट्र राज्य  
 शासनाच्या (यास यात वापुढे “शासन” असे संबोधण्यात आले आहे) कार्यकारी सत्तेचा वापर करणाऱ्या  
 महाराष्ट्राच्या राज्यपालांना, त्यांनो मागणी केल्यानंतर रु. ..... (रुपये .....  
 ..... ) इतकी रक्कम दरसाल दर शेकडा ६ रुपये व्याजाच्या दराने किंवा शासनावरील कर्जाच्या  
 व्याजदरापेक्षा  $\frac{1}{4}$  टक्के अधिक इतक्या दराने, मागणीच्या दिनांकापासून प्रदानाच्या दिनांकापर्यंतच्या  
 व्याजासहित प्रदान करण्याम आणि जर हे प्रदान भारताव्यतिरिक्त अन्य देशात करावयाचे असेल तर उक्त  
 रक्कमेइतकी रक्कम तो देश व भारत यांच्या दरम्यान त्यावेळी प्रचलित असलेल्या अधिकृत विनिमय दराने,  
 त्या देशाच्या चलनात रूपांतरित केलेली समतुल्य रक्कम प्रदान करण्यास स्वतःला आणि आम्हापैकी  
 प्रत्येकाचे वारस, मूल्युपत्रव्यवस्थापक व प्रशासक यांना बांधून घेत आहोत.

दिनांक ..... १९ ..... रोजी स्वाक्षरित केले.

ज्याअर्थी, शासनाने बंधनग्रहीत्याला दिनांक ..... पासून ते दिनांक .....  
 ..... च्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर/प्रशिक्षणासाठी/अध्ययनासाठी पाठविले होते,

आणि, ज्याअर्थी, बंधनग्रहीत्याच्या विनंतीवरून, बंधनग्रहीत्याला महाराष्ट्र शासनाच्या खचनी/विदेशी  
 साहाय्य योजनेखाली ..... (देशांची नावे) येथे दिनांक .....  
 ..... पासून ते दिनांक ..... पर्यंतच्या वाढीव मुदतीसाठी प्रतिनियुक्ती-  
 वर/प्रशिक्षणासाठी/अध्ययनासाठी पाठविण्यात आले आहे;

आणि ज्याअर्थी, शासनाला पक्की हमी देण्याकरिता बंधनग्रहीत्याने हे पूरक बंधपत्र करून देण्यास संमती  
 दिली आहे;

त्याअर्थी, आता, उपरोक्त लेखी बंधनाची शर्त अशी आहे की, प्रतिनियुक्तीचा/प्रशिक्षणाचा/अध्ययनाचा  
 असा वाढीव कालावधी संपल्यानंतर कामावर परत रुजू न होता किंवा कामावर रुजू झाल्यानंतर ५/३  
 वर्षांच्या कालावधीत कोणत्याही वेळी बंधनग्रहीत्याने रोजीनामा दिला किंवा तो सेवेतून निवृत झाला  
 किंवा विहित कालावधीत कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तणुकीबद्दल त्याला सेवेतून काढून टाकले किंवा वडतर्फ  
 केले तर अशा बाबतीत, बंधनग्रहीता आणि/किंवा जामीनदार यांनी मागणी करण्यात आल्यावर तत्काळ  
 रु. ..... (रुपये ..... ) इतकी उक्त रक्कम,  
 तीवरील दरसाल दर शेकडा ६ रुपये या व्याजाच्या दराने किंवा शासनावरील कर्जाच्या व्याजदरापेक्षा  
 $\frac{1}{4}$  टक्के अधिक इतक्या दराने, मागणीच्या दिनांकापासून प्रदानाच्या दिनांकापर्यंतच्या व्याजासहित,  
 शासनाकडे किंवा शासन निदेश देईल त्याप्रमाणे भरली पाहिजे.

आणि उपरोक्त बंधनग्रहीत्याने आणि/किंवा जामीनदाराने असे प्रदान केल्यानंतर, उपरोक्त लेखी बंधन  
 रद्दबातल आणि निष्प्रभावी होईल, एरव्ही ते संपूर्णपणे अमलात राहील.

याद्वारे असे कवळ करण्याने येत आहे की,—

(१) मुदत दिल्याच्या काशणावरून किंवा शासनाची अथवा नटाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीची कोणतीही प्रविरती (फर्वेरन्स), कृती किंवा अकृती यामुळे, (मग ती जामीन-दारांच्या संस्तीने किंवा त्यांना कळवून केलेली असो किंवा नसो) किंवा वंधनग्रहीत्याला अन्य कोणत्याही प्रकारची भवलत दिल्यामुळे, किंवा ज्यामुळे एखादा जामीनदार कायद्यानुसार दायित्वमुक्त होत असेल अशा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे किंवा वस्तुस्थितीमुळे, याखालील जामीनदारांचे दायित्व कमी होणार नाही किंवा ते त्यापासून मुक्त होणार नाहीत. अथवा शासनाला याद्वालील येणे रकमकरिता, उपरोक्त जामीनदारांविरुद्ध किंवा त्यापैकी कोणाहो एकाविरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी वंधनग्रहीत्या-विरुद्ध दावा दाखल करणे आवश्यक होणार नाही;

(२) वंधनग्रहीत्याकडून आणि/किंवा जामीनदारांकडून येणे असलेल्या आणि प्रदेय झालेल्या सर्व रकमा जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे त्यांच्याकडून वसूल करता येतील. त्यामुळे शासनाच्या इतर कोणत्याही हक्कांना किंवा उपाययोजनांना बाध येणार नाही;

(३) हे बंधपत्र ज्यामध्ये जनतेचे हितसंबंध गुंतलेले आहेत असे कोणतेही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासंबंधीचे बंधपत्र असल्याचे मानले जाईल.

या गोष्टीची साक्ष म्हणून उपरोक्त वंधनग्रहीत्याने आणि जामीनदारांनी आपापला सहा वर उल्लेखिलेल्या तारखेला केल्या आहेत.

उपरोक्त वंधनग्रहीत्याने सही केली व स्वाधीन केले.

.....

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :—

(१) .....

व (२) .....

उपरोक्त जामीनदारांनी सहा केल्या व स्वाधीन केले.

(१) .....

व (२) .....

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :—

(१) .....

व (२) .....

स्वीकृत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकरिता व त्यांच्यावतीने.

अधिकाऱ्याची सही .....

पदनाम .....

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दृ. प्रभाकर,

शासनाचे विशेष सचिव.